



महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

# महाराष्ट्र नागरी सेवा

(रजा)

## नियम, १९८१

महाराष्ट्र शासनाचे वित्तीय प्रकाशन क्रमांक तीन

प्रथमावृत्ती (पुनमुद्रण)

महाराष्ट्र नागरी सेवा

(रजा)

नियम, १९८१

महाराष्ट्र शासनाचे वित्तीय प्रकाशन क्रमांक तीन

प्रथमावृत्ती (पुनमुद्रण)

## प्रस्तावना

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम,१९८१ प्रथम इंग्रजीमध्ये प्रसिध्द झाले, त्यावेळी सदरहू नियमांचा मराठी अनुवाद स्वतंत्ररित्या प्रकाशित करण्यात येईल असे म्हटले होते, या प्रकाशनात, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम,१९८१ याचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्यात येत आहे. या प्रकाशनाच्या शेवटी मराठी-इंग्रजी व इंग्रजी-मराठी पारिभाषिक "शब्दावली" माहितीसाठी देण्यात आली आहे.

२. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा क्रमांक आणि मुंबई नागरी सेवा नियम,१९५९ यामधील तत्सम तरतुदी दर्शविणारा तुलनात्मक तक्ता इंग्रजी प्रकाशनाच्या शेवटी जोडण्यात आला आहे, या प्रकाशनात तो तक्ता दिलेला नाही.

३. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम,१९८१ च्या इंग्रजी प्रकाशनात, दिनांक ३१ मे १९८५ पर्यंत अधिसूचनेद्वारे ज्या काही सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यांचा मराठी अनुवादात अंतर्भाव करून हे प्रकाशन अद्यावत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २७ जून १९८५ च्या राजपत्रात हा अनुवाद प्रसिध्द करण्यात आला आहे.

दिनांक २७ जून १९८५.

वित्त विभाग,

मंत्रालय,मुंबई-४०० ०३२.

व्यं. दे. पानसे,

शासनाचे सहसचिव

## प्रास्ताविक

१९५६ मध्ये राज्य पुनर्रचना झाल्यानंतर मुंबई नागरी सेवा नियम,१९५९ ची पहिली आवृत्ती, खंड १ व खंड २ मध्ये १९५९ साली मुद्रित करण्यात आली, द्विभाषिक मुंबई राज्याची पुनर्रचना होऊन महाराष्ट्र व गुजराथ ही दोन राज्ये स्थापन झाल्यानंतर ब-याच घटना घडल्या, मागील काही वर्षांमध्ये वेळोवेळी या नियमांत अनेक सुधारणा केल्यामुळे त्यांत बरेच फेरफार झाले. परिणामी हे नियम प्रत्यक्षात योग्यप्रकारे समजून घेताना व लागू करताना ब-याच अडचणी अनुभवास आल्या; म्हणून सेवा नियमांमध्ये सुधारणा करण्याची व ते सोपे करण्याची नितांत गरज भासली त्यासाठी शासनाने सेवा नियमांचे विषयवार व स्वयंपूर्ण असे पुढील संच प्रसिध्द करण्याचे ठरवले आहे :-

- (१) महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वधारण शर्ती )नियम,
- (२) महाराष्ट्र नागरी सेवा(वेतन) नियम,
- (३) महाराष्ट्र नागरी सेवा( पदग्रहण अवधी,स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम,
- (४) महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम,
- (५) महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम,
- (६) महाराष्ट्र नागरी सेवा (मानधन, फी, स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता) नियम,
- (७) महाराष्ट्र नागरी सेवा (शासकीय निवासस्थानांचा ताबा ) नियम,
- (८) महाराष्ट्र नागरी सेवा (प्रवास भत्ता ) नियम,

मुंबई नागरी सेवा नियमांतील विद्यमान तरतुदी आणि शासनाने वेळोवेळी काढलेले आदेश हे, विषयवार एकत्रित करणे आणि त्यांची आवश्यकतेनुसार पुनर्रचना करून त्यांना सांविधिक स्वरूप देणे हा, हे नियमसंच तयार करण्याचा हेतू आहे.

२. पहिले चार संचा [अनुक्रमांक (१) ते (४) ] , भारताच्या संविधानाचा अनुच्छेद ३०९ याच्या परंतुकान्वये महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी तयार केले आहेत. शासकीय अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक एमएससी-१०८१/१/एमसीएस्आर-सेल,दिनांक २३ जुलै १९८१ या अन्वये हे नियम इंग्रजीत प्रसिध्द करण्यात आले असून, दिनांक १५ ऑगस्ट १९८१ पासून ते अंमलात येतील. उरलेले नियमसंच नंतर प्रसिध्द करण्यात येतील.

३. प्रत्येक संच शक्यतोवर स्वयंपूर्ण असावा म्हणून संबंधित नियमांखाली प्रत्यायोजित केलेले अधिकार, विशिष्ट विषयांशी निगडीत असलेली परिशिष्टे व नमुने देखील त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
४. हा नियमसंच महाराष्ट्र शासनाच्या कर्मचा-यांच्या "रजेच्या " संबंधातील आहे. मराठी अनुवाद स्वतंत्रपणे प्रकाशित करण्यात येईल.
५. संदर्भाच्या सोयीसाठी यातील नियमांचे क्रमांक आणि मुंबई नागरी सेवा नियम,१९५९ यामधील तत्सम तरतूदी दर्शविणारा तुलनात्मक तक्ता या नियमसंचाच्या अखेरीस जोडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या तक्त्यामध्ये मुंबई नागरी सेवा नियम,१९५९च्या वगळण्यात आलेल्या तरतुदींचाही निदेश करण्यात आला आहे.
६. या नियम संचामध्ये काही वगळणूकी किंवा उणिवा आढळल्यास त्या वित्त विभागाच्या निदर्शनास आणाव्यात.

**व्ही. प्रभाकर**

दिनांक २३ जुलै १९८१,  
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

शासनाचे विशेष सचिव,  
वित्त विभाग

हे प्रथमावृत्तीचे पुनर्मुद्रण आहे.

२. या नियमांना दिनांक ३१ डिसेंबर १९९१ पर्यंत करण्यात आलेल्या दुरुस्त्या ज्या शासकीय अधिसूचनांद्वारे करण्यात आल्या त्या अधिसूचनांचा उल्लेख प्रकाशनातील संबंधित पृष्ठांवर तळटीपेंत करण्यात आला आहे. अशा सर्व दुरुस्त्या पृष्ठ ११० ते ११५ येथे छापण्यात आल्या आहेत.

**अ.ना.कुळकर्णी**

दिनांक ४ जून, १९९२.  
वित्त विभाग,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

शासनाचे उप- सचिव,  
वित्त विभाग.

## अनुक्रमणिका

नियम क्रमांक	शिर्षक	पृष्ठ क्रमांक
	प्रकरण - एक	
	सर्वसाधारण	
१	संक्षिप्त नांव आणि प्रारंभ	
२	नियम लागू होण्याची व्याप्ती	

३	अर्थविवरण करण्याचा हक्क
४	नियम शिथिल करण्याचा अधिकार
५	ज्यांच्यासाठी विशेष तरतुदी केल्या आहेत अशा व्यक्ती
६	रजेच्या मागणीचे विनियमन
७	या नियमांखालील अधिकारांचा वापर प्रत्यायोजन
८	सवलती देण्यासंबंधीची कारणे लेखापरीक्षा अधिकाऱ्याला कळविणे

प्रकरण - दोन

**व्याख्या**

९	व्याख्या
---	----------

प्रकरण - तीन

**सर्वसाधारण शर्ती**

१०	रजेचा हक्क
११	अर्ज केल्यानंतर रजा मंजूर करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या बाबी
१२	रजा मंजुरीमुळे संवर्गातील कर्मचारीसंख्या खूपच कमी होता कामा नये
१३	रजेमुळे अनुपस्थित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची कर्तव्ये सामान्यतः त्याच ठिकाणच्या किंवा त्या जिल्ह्यातील दुसऱ्या शासकीय कर्मचाऱ्याने पार पाडणे
१४	एका प्रकारच्या रजेचे दुसऱ्या प्रकारच्या रजेत परिवर्तन
१५	वेगवेगळ्या प्रकारच्या रजा जोडून घेणे
१६	अखंडित रजेची कमाल मर्यादा
१७	रजा संपल्यावर पुन्हा रजा घेण्याच्या उद्देशाने औपचारिकपणे रुजू होण्यास प्रतिबंध
१८	दुसऱ्या शासनाकडे किंवा स्वीयेत्तर सेवेत तात्पुरती बदली झाली असताना हे नियम लागू होणे
१९	स्वीयेत्तर सेवेत असताना रजेची

- अनुज्ञेयता लेखापरीक्षा अधिकाऱ्याने  
प्रमाणित करणे
- २० रजेवर असताना सेवा किंवा नोकरी  
स्वीकारणे
- २१ एक वर्ष संतत सेवा झालेल्या  
अस्थायी कर्मचाऱ्याची, पहिली  
नियुक्ती सोडून दिल्यापासून सहा  
दिवसांच्या आत नियुक्ती झाल्यास,  
त्याची अगोदरची रजा पुढे हिशेबात  
धरणे.
- २२ सेवेतून काढून टाकल्यानंतर किंवा  
राजीनामा दिल्यानंतर जमेस  
असलेल्या रजेवरील हक्क समाप्त  
होणे
- २३ औद्योगिक संस्थेकडे बदली

प्रकरण - चार

**रजा मंजुरी आणि रजेवरून परत येणे**

- २४ रजेसाठी अर्ज
- २५ रजेचा हिशेब
- २६ रजेच्या अनुज्ञेयतेची पडताळणी
- २७ अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना  
रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी
- २८ लेखापरीक्षा अधिकाऱ्याने रजेची  
अनुज्ञेयता प्रमाणित केल्यानंतर  
राजपत्रित अधिकाऱ्याच्या रजेस  
अंतिम मंजुरी
- २९ राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्याला  
रजा मंजूर करणे
- ३० रजेवर असताना एका विभागातून /  
कार्यालयातून दुसऱ्या विभागात /  
कार्यालयात बदली झालेल्या  
शासकीय कर्मचाऱ्यांच्या रजेची  
मंजुरी आणि रजा वेतनाचे प्रदान
- ३१ विवक्षित परिस्थितीत रजेची नामंजुरी
- ३२ अल्प कालांतराने वैद्यकीय  
प्रमाणपत्राधारे वारंवार रजेची मागणी
- ३३ केवळ वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल  
केल्यामुळे अनुज्ञेय नसलेल्या रजेचा

३४	हक्क प्राप्त न होणे
३५	वैद्यकीय मंडळापुढे उपस्थिती बृहन्मुंबईच्या हद्दीबाहेर काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याची वैद्यकीय मंडळापुढे उपस्थिती
३६	वैद्यकीय मंडळाची रचना
३७	वैद्यकीय मंडळाच्या बैठकीची व्यवस्था
३८	नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीच्या वैद्यकीय प्रमाणपत्राधारे जिल्हा मुख्यालयाबाहेरील राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्याची रजा मंजूरी
३९	कार्यालय प्रमुखाला माहिती कळविल्याशिवाय कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र प्रतिस्वाक्षरीसाठी सादर न करणे
४०	राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणास्तव रजा मंजूरी
४१	अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणास्तव रजा मंजूरी
४२	वर्ग चारच्या शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणास्तव रजा मंजूरी
४३	कामावर पुन्हा रुजू होण्यास पात्र ठरण्याची शक्यता नसलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला द्यावयाची रजा
४४	रजेचा प्रारंभ व समाप्ती
४५	रजेला सुट्या जोडणे
४६	रजा संपण्यापूर्वी कामावर परत बोलावणे
४७	रजेवरून परत येणे
४८	रजा संपल्यानंतरची अनुपस्थिती
४९	रजा संपून कामावर रुजू होईपर्यंत अनुपस्थिती काळ

प्रकरण - पाच

देय व अनुज्ञेय रजेचे प्रकार

५०	दीर्घ सुटी विभागांव्यतिरिक्त अन्य विभागांमध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अर्जित
----	---



	रजा.
५१	अर्जित रजेची गणना
५२	दीर्घ सुटी विभाग
५३	दोन नेमणुका धारण करणारा शासकीय कर्मचारी
५४	दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या व्यक्तींसाठी
५५	दीर्घ सुटी विभागातील शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्या स्वतःच्या खर्चाने परत बोलावणे
५६	दीर्घ सुटी न घेतल्यासंबंधीचे प्रमाणपत्र लेखापरीक्षा अधिकाऱ्यास सादर करणे
५७	दीर्घ सुटी अशंतः घेण्यास शासकीय कर्मचाऱ्यास प्रतिबंध
५८	दीर्घ सुटी विभागातील सेवेचा कालावधी, त्या विभागातून दीर्घ सुटी नसलेल्या विभागात बदली झ ाल्यानंतर समाप्त होणे
५९	दीर्घ सुटी विभागातील शासकीय कर्मचाऱ्याने पूर्वसूचना न देता राजीनामा दिल्यास त्याला वेतन मिळण्याचा हक्क नसणे
६०	अर्धवेतनी रजा
६१	परिवर्तित रजा
६२	अनर्जित रजा
६३	असाधारण रजा
६४	परिवीक्षाधीन कर्मचारी, परिवीक्षेवरील कर्मचारी आणि शिकाऊ उमेदवार यांची रजा
६५	सेवानियुक्तीनंतर पुनर्नियुक्त झालेली व्यक्ती
६६	निवृत्तिपूर्व रजा
६७	नियत वयोमान सेवानिवृत्तीच्या अथवा सेवा सोडून जाण्याच्या तारखेनंतरची रजा
६८	नियम वयोमान सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेच्या संबंधातील रजा

६९	वेतनाची सममूल्य रोख रक्कम सेवेत असताना मृत्यु झाल्यास रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम
७०	रजा वेतन
७१	रजा वेतन काढणे
७२	रजा वेतनाची आगाऊ रक्कम
७३	अर्जित रजेचे प्रत्यर्पण

प्रकरण सहा  
**अध्ययन रजेव्यतिरिक्त विशेष प्रकारच्या रजा**

७४	प्रसूती रजा
७५	हेतुपुरस्सर केल्या गेलेल्या इजेच्या संबंधात विशेष विकलांगता रजा
७६	अपघाती इजेबद्दल विशेष विकलांगता रजा
७७	रुग्णालयीन रजा
७८	खलाशांची रुग्णता रजा
७९	क्षयरोग / कर्करोग / कुष्ठरोग / पक्षघात रजा

प्रकरण सात  
**अध्ययन रजा**

८०	अध्ययन रजेच्या मंजूरीच्या शर्ती
८१	अध्ययन रजेचा कमाल कालावधी
८२	अध्ययन रजेसाठी अर्ज
८३	अध्ययन रजेची मंजूरी
८४	अध्ययन रजेचा हिशेब आणि ती रजा इतर प्रकारच्या रजेला जोडून घेणे
८५	अभ्यासक्रमाच्या कालावधीपेक्षा अधिक होणाऱ्या अध्ययन रजेचे विनियमन
८६	अध्ययन रजेच्या कालावधीतील रजा वेतन
८७	अध्ययन भत्याच्या मंजूरीसाठी शर्ती
८८	अध्ययन भत्याचे दर
८९	अध्ययन भत्ता देण्याची कार्यपध्दती
९०	अध्ययन भत्या व्यतिरिक्त इतर भत्यांची अनुज्ञेयता
९१	अध्ययन रजेच्या कालावधीतील प्रवास भत्ता

९२	अध्ययन फीचा खर्च
९३	अध्ययन रजेनंतर राजीनामा किंवा सेवानिवृत्ती

<b>प्रकरण - आठ</b>	
<b>संकीर्ण</b>	

९४	रजेच्या प्रयोजनाकरिता हिशेबात घेण्यात येणारी तात्पुरती आणि स्थानापन्न सेवा
९५	अंशतः नियत वेतनाच्या आणि अंशतः मानधनाच्या रुपाने पारिश्रमिक देण्यात येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना रजा मंजूरी
९६	विंध्यन यांत्रिक, मुकादम आणि प्रशिक्षित हमाल यांना देण्यात येणारी रजा

<b>प्रकरण - नऊ</b>	
<b>निरसन आणि व्यावृत्ती</b>	

९७	निरसन आणि व्यावृत्ती
----	----------------------

परिशिष्ट /नमुना क्रमांक (१)	शिर्षक (२)	पृष्ठ क्रमांक (३)
-----------------------------------	---------------	-------------------------

<b>परिशिष्टे</b>		
------------------	--	--

एक.--	महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ यानुसार शासनाने अधिकारी प्रत्यायोजित केलेले प्राधिकारी (नियम ७ पहा.)
दोन .--	दीर्घ सुटी असलेल्या / दीर्घ सुटी नसलेल्या विभागामध्ये सेवा करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची यादी (नियम ५२ पहा.)
तीन.--	क्षयरोग / कर्करोग / कुष्ठरोग अथवा पक्षघात झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना सवलती देण्याबाबतचे

नियम

( नियम ७९ पहा.)

चार .--

असंतत आणि अंशकालिक सेवेतील  
शासकीय कर्मचाऱ्यांची रजा  
विनियमित करण्यासंबंधीचे नियम  
( नियम ९५ पहा.)

पाच.-- नमुने --

नमुना १ .-

रजेसाठी किंवा रजावाढीसाठी अर्ज  
( नियम २४ पहा.)

नमुना २ .-

रजेच्या हिशोबाचा नमुना  
( नियम २५ पहा.)

नमुना ३ .-

रजेची किंवा रजावाढीची किंवा रजा  
परिवर्तित करण्याची शिफारस  
करण्यात आलेल्या राजपत्रित  
अधिकाऱ्यांकरिता वैद्यकीय प्रमाणपत्र  
( नियम ४० पहा.)

नमुना ४ .-

रजेची किंवा रजावाढीची किंवा रजा  
परिवर्तित करण्याची शिफारस  
करण्यात आलेल्या अराजपत्रित  
अधिकाऱ्यांकरिता वैद्यकीय प्रमाणपत्र  
( नियम ४१ पहा.)

नमुना ५ .-

कामावर परत येण्यासाठी वैद्यकीय  
स्वास्थ्य प्रमाणपत्र  
( नियम ४७ पहा.)

नमुना ६ .-

नियम ६३ (३) (ए) शिथिल करून  
किंवा परदेशात अध्ययनासाठी  
असाधारण रजा मंजूर करण्यात  
आलेल्या अस्थायी शासकीय  
कर्मचाऱ्यांकरिता बंधपत्र  
( नियम ६३ पहा.)

नमुना ७ .-

स्थायी सेवेतील शासकीय  
कर्मचाऱ्यांकरिता अध्ययन रजेवर जाताना  
करून द्यावयाचे बंधपत्र  
( नियम ८३ पहा.)

नमुना ८ .-

स्थायी सेवेतील शासकीय  
कर्मचाऱ्यांकरिता अध्ययन रजेमध्ये वाढ  
मंजूर करण्यात आली असेल तेव्हा

- नमुना ९ .- त्याने करुन द्यावयाचे बंधपत्र  
( नियम ८३ पहा.)  
स्थायी सेवेत नसलेल्या शासकीय  
कर्मचाऱ्याने अध्ययन रजेवर जाताना  
करुन द्यावयाचे बंधपत्र  
( नियम ८३ पहा.)
- नमुना १०.- स्थायी सेवेत नसलेल्या शासकीय  
कर्मचाऱ्याला अध्ययन रजेमध्ये वाढ  
मंजूर करण्यात आली असेल तेव्हा  
त्याने करुन द्यावयाचे बंधपत्र  
( नियम ८३ पहा.)

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ ला केलेली दुरुस्ती चिठ्ठी
<b>शब्दावली</b>
मराठी - इंग्रजी व इंग्रजी - मराठी

\_\_\_\_\_

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२, दिनांक २३ जुलै १९८१

अधिसूचना

भारताचे संविधान

क्रमांक एमएससी-१०८१/४/एमसीएसआर-सेल -- भारताच्या संविधानाचा अनुच्छेद ३०९ याच्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल पुढील नियम करीत आहेत:-

### प्रकरण एक - सर्वसाधारण

१. संक्षिप्त नाव आणि प्रारंभ

- १) या नियमांस, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ असे म्हणावे.
- २) ते दिनांक १५ ऑगस्ट १९८१ पासून अंमलात येतील.

२. नियम लागू होण्याची व्याप्ती

(१) या नियमात अन्यथा तरतूद केली असेल ते खेरीजकरून, हे नियम ज्यांच्या सेवेसंबंधीच्या शर्ती विहित करण्यास महाराष्ट्र शासन सक्षम आहे. अशा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होतील.

**टीप १.** रजेच्या संबंधात, भूतपूर्व सौराष्ट्र, कच्छ, मध्यप्रदेश आणि हैद्राबाद या राज्यांमधील जे शासकीय कर्मचारी मुंबई राज्याकडे वाटपप्राप्त कर्मचारी म्हणून आले असतील व ज्यांनी वेळोवेळी फेरफार केलेला शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक आयएनटी - १०५६ एस-८, दिनांक ७ जानेवारी १९५७ अनुसार, १ नोव्हेंबर १९५६ पूर्वी त्यांना भूतपूर्व राज्याचे जे नियम लागू होते तेच नियम लागू व्हावेत असा विकल्प दिलेला असेल तर, अशा कर्मचाऱ्यांना ते नियम लागू होतील.

**टीप २.** भूतपूर्व सौराष्ट्र, कच्छ, मध्यप्रदेश आणि हैद्राबाद या राज्यांमधील जे शासकीय कर्मचारी मुंबई राज्याकडे आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी या रजा नियमांबाबत दिलेल्या विकल्पामध्ये तीन प्रकारच्या रजांचा समावेश होतो. त्या रजा म्हणजे, विशेष विकलांगता रजा, प्रसूती रजा आणि रुग्णालयीन रजा, तसेच फक्त भूतपूर्व हैद्राबाद राज्यामधून वाटपप्राप्त म्हणून आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना हैद्राबाद नागरी सेवा नियमाच्या खंड दोनच्या परिशिष्ट एकवीसमधील अनुच्छेद १८०-ए अनुज्ञेय असणा-या तीर्थयात्रा रजेचाही समावेश होतो., पण अध्ययन रजेच्या बाबतीत त्या सर्वांना हे नियम लागू होतील.

**टीप ३.** शासनाच्या नियंत्रणाखाली नसलेल्या "स्थानिक निधी" मधून शासकीय सेवेत बदली करण्यात आलेल्या व्यक्तींच्या बाबतीत, अशा व्यक्ती प्रथमच शासकीय पदावर रुजू होत असल्याचे मानण्यात येईल व त्यांची पूर्वीची सेवा ही

शासकीय सेवा म्हणून हिशेबात घेण्यात येणार नाही. तथापि, अशा प्रकरणी त्यांची पूर्वीची सेवा, शासनास योग्य वाटतील अशा शर्तीवर बजावलेली सेवा म्हणून मानण्यास शासन परवानगी देऊ शकेल.

(२) या नियमांमध्ये अन्यथा तरतूद केली नसेल तर, ज्याला हे नियम लागू होत नाहीत असा स्थायी शासकीय कर्मचारी --

(ए) हे नियम लागू होत असलेल्या सेवेत किंवा पदावर त्याची तात्पुरती बदली झाली असेल तेव्हा, अशा बदलीपूर्वी त्याला जे रजेचे नियम लागू होते त्याच नियमांच्या अधीन तो राहील., आणि

(बी) हे नियम लागू होत असलेल्या स्थायी पदावर त्याची कायमपणे नियुक्ती झाली असेल तेव्हा अशा नियुक्तीच्या दिनांकापासून तो या नियमांच्या अधीन राहील. अशा प्रकरणामध्ये त्याला पूर्वी लागू असलेल्या नियमांनुसार त्याच्या खाती जमा असलेली रजा, नियम ५० मध्ये विहित केल्याप्रमाणे रजा जमा करण्याच्या कमाल मर्यादेच्या अधीन राहून, पुढे हिशेबात घेतली जाईल. अशी हिशेबात घेतलेली रजा या नियमांनुसार अर्जित होणा-या रजेचा लाभ घेण्यापूर्वी संपविण्यात येईल. पुढे हिशेबात घेतलेल्या रजेबद्दलचे रजा वेतन ज्या शासनाकडून त्याची बदली झाली असेल त्या शासनास सोसावे लागेल.

### ३. अर्थविवरण करण्याचा हक्क

या नियमांचे अर्थविवरण करण्याचा हक्क शासन स्वतःकडे राखून ठेवीत आहे.

### ४. नियम शिथिल करण्याचा अधिकार

या नियमांपैकी कोणताही नियम अंमलात आल्यामुळे कोणत्याही शासकीय कर्मचा-यास अथवा शासकीय कर्मचा-यांच्या वर्गास गैरवाजवी अडचण होत आहे अथवा होण्याची शक्यता आहे अशी शासनाची खात्री झाली असेल तर, कोणत्याही शासकीय कर्मचा-यास किंवा शासकीय कर्मचा-यांच्या वर्गास या नियमांच्या कोणत्याही तरतुदीपासून सूट देण्यात यावी असा लेखी आदेश शासनास देता येईल, अथवा अशा आदेशामध्ये विहित केल्याप्रमाणे अशा तरतुदीतील आशयास बाध येणार नाही असे फेरफार करून त्या तरतुदी शासकीय कर्मचा-यास अथवा शासकीय कर्मचा-यांच्या वर्गास लागू होतील, असा निदेश देता येईल.

### ५. ज्यांच्यासाठी विशेष तरतुदी आहेत अशा व्यक्ती

ज्यांच्या बाबतीत रजेसंबंधी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत, अशा व्यक्तींना अशा विशेष तरतुदी लागू होतील.

### ६. रजेच्या मागणीचे विनियमन



शासकीय कर्मचा-यांच्या रजेच्या मागणीचे विनियमन, ज्यावेळी अशा रजेसाठी अर्ज केला असेल व ती मंजूर केली असेल त्यावेळी अंमलात असलेल्या नियमानुसार होईल.

#### **७. या नियमांखालील अधिकारांचा वापर व प्रत्यायोजन**

वित्त विभागाशी विचारविनिमय केल्याखेरीज या नियमांखालील कोणत्याही अधिकारांचा वापर करता येणार नाही अथवा त्याचे प्रत्यायोजन करता येणार नाही. वित्त विभागाने संमती दिली आहे असे ज्या प्रकरणांमध्ये गृहीत धरावयाचे आहे ती प्रकरणे सर्वसाधारण अथवा विशेष आदेशाद्वारे विहित करण्याचे स्वातंत्र्य वित्त विभागाला असेल.

**टीप :-** या नियमांखाली प्रत्यायोजित केलेले अधिकार परिशिष्ट - एक मध्ये पाहावेत.

#### **८. सवलती देण्यासंबंधीची कारणे लेखापरीक्षा अधिका-याला कळविणे**

या नियमांखाली कोणत्याही शासकीय कर्मचा-यास, कोणत्याही सवलती देण्यासंबंधीची कारणे ज्या प्रकरणांमध्ये नमूद करावीत असे विहित केले असेल, अशा प्रकरणांमध्ये शासनाव्यतिरिक्त अन्य सक्षम प्राधिका-याने अशा सवलती मंजूर करणा-या आदेशाची प्रत कारणांसहित लेखापरीक्षा अधिका-याकडे पाठवावी.

-----

## प्रकरण दोन - व्याख्या

[खाली नमूद करण्यात आलेल्या व्याख्या, महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ च्या प्रकरण-दोनमधून घेण्यात आल्या आहेत आणि त्या या नियमसंचामधील विषयाशीच केवळ संबंधित आहेत.]

९. संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, या प्रकरणात व्याख्या करण्यात आलेल्या संज्ञा, येथे स्पष्ट केलेल्या अर्थाने, महाराष्ट्र नागरी सेवा नियमांच्या विविध संचामध्ये वापरण्यात आलेल्या आहेत.

(३) **शिकाऊ उमेदवार** म्हणजे, शासकीय सेवेतील नोकरीच्या दृष्टीने एखाद्या व्यवसायामधील अथवा धंद्यामधील प्रशिक्षणासाठी पाठविलेली व्यक्ती. अशा प्रशिक्षणांच्या कालावधीत अशा व्यक्तीस शासनाकडून मासिक दराने रक्कम देण्यात येते. परंतु विभागाच्या संवर्गातील कायम रिक्त पदावर अथवा त्या पदाच्या संबंधात त्या व्यक्तीची नियुक्ती केली जात नाही.

(४) **लेखापरीक्षा अधिकारी** म्हणजे, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांनी नियुक्त केलेला व ज्याच्या लेखापरीक्षा मंडलामध्ये शासकीय कर्मचारी सेवा करीत असेल अथवा त्याने (सेवेच्या पडताळणीच्या संबंधात) सेवा केली असेल असा लेखापरीक्षा अधिकारी. मग त्याचे अधिकृत पदनाम कोणतेही असो.

(५) **संवर्ग** म्हणजे, एक स्वतंत्र घटक म्हणून मंजूर केलेली एखाद्या सेवेतील किंवा एखाद्या सेवेच्या भागातील पदसंख्या.

(८) **पूरक भत्ता** म्हणजे, ज्या विशेष परिस्थितीत कर्तव्य पार पाडावयाचे अशा परिस्थितीत करावा लागणारा वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी देण्यात येणारा भत्ता. यात निरनिराळ्या प्रकारच्या प्रवास भत्त्यांचा समावेश होतो.

(९) **सक्षम प्राधिकारी** म्हणजे, कोणत्याही अधिकाराचा वापर करण्याच्या संबंधात शासन, किंवा ज्यास या नियमांद्वारे किंवा त्यान्वये अधिकार प्रत्यायोजित केला असेल असा कोणताही प्राधिकारी.

(१२) **पहिल्या नियुक्तीची तारीख** म्हणजे, शासकीय कर्मचा-याने शासकीय सेवेमध्ये त्याच्या पहिल्या पदावरील कर्तव्यास प्रारंभ केल्याची तारीख किंवा ही तारीख अगोदरची असेल तर, निवृत्तिवेतनासाठी सेवा म्हणून समजण्यात येणा-या ज्या कोणत्याही कर्तव्यास त्याने प्रारंभ केला असेल ती तारीख.

(१३) **दिवस** म्हणजे, एका मध्यरात्रीपासून सुरु होणारा व दुस-या मध्यरात्री संपणारा कालावधी.

(१८) **पहिली नियुक्ती** म्हणजे, एखाद्या व्यक्तीने शासनातील कोणतेही पद पूर्वी धारण केलेले असले तरीही, सध्या कोणतेही शासकीय पद धारण करीत नसताना त्या व्यक्तीची केलेली नियुक्ती.

(१९) **स्वीयेतर सेवा** म्हणजे, ज्या सेवेतील शासकीय कर्मचा-याला भारताच्या किंवा राज्याच्या किंवा संघ-राज्यक्षेत्राच्या एकत्रित निधीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही उत्पन्नाच्या साधनातून शासनाच्या मंजूरीने वेतन मिळते ती सेवा.

(२०) **राजपत्रित शासकीय कर्मचारी** म्हणजे, अखिल भारतीय सेवेतील किंवा राज्य सेवेतील व्यक्ती, किंवा संविदेतील किंवा करारातील अटीनुसार जिची नियुक्ती केली आहे आणि जिची नियुक्ती शासनाने राजपत्रित केलेली आहे अशी व्यक्ती. दुय्यम नागरी सेवेतील ज्या व्यक्तींची नियुक्ती विभाग प्रमुखांनी राजपत्रित केलेली असते अशा व्यक्ती अराजपत्रित शासकीय कर्मचारी हेत. विविध अधिनियमांखालील अधिकार निहित केलेल्या शासकीय कर्मचा-यांची न्यायालयाकडून न्यायिक दखल घेतली जावी यासाठी अधिसूचनांद्वारे असे अधिकार निहित केलेल्या व्यक्ती, या पोटनियमाच्या अर्थानुसार राजपत्रित शासकीय कर्मचारी ठरत नाहीत.

**अपवाद**--ज्यांची वर्ग दोनच्या सेवेतील किंवा पदावरील नियुक्ती विभाग प्रमुखांकडून किंवा त्यांना दुय्यम असणा-या कार्यालय प्रमुखांकडून केली जाते, आणि ती राजपत्रित प्रसिध्द केली जात नाही अशा अधिका-यांना राजपत्रित शासकीय कर्मचारी मानावे.

(२१) **शासन** म्हणजे, संविधानाच्या प्रारंभानंतर केलेल्या किंवा करावयाच्या कोणत्याही गोष्टींच्या संबंधात, विषयाला किंवा संदर्भाला कोणतीही गोष्ट प्रतिकूल नसेल तर, महाराष्ट्राचे राज्यपाल.

(२२) **विभाग प्रमुख**--या संज्ञेमध्ये, महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ च्या परिशिष्ट--दोनमध्ये उल्लेखिलेले अधिकारी, आणि शासन वेळोवेळी विभाग प्रमुख म्हणून घोषित करील असे इतर कोणतेही अधिकारी यांचा समावेश होतो.

(२३) **सुटी** म्हणजे,--

(ए) परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ च्या कलम २५ द्वारे किंवा त्यान्वये विहित केलेली किंवा अधिसूचित केलेली सुटी: आणि

(बी) कोणत्याही विशिष्ट कार्यालयाच्या संबंधात शासनाने किंवा यथोचितरित्या स्थापन केलेल्या प्राधिकरणाने, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे किंवा अन्यथा, ज्या दिवशी ते कार्यालय शासकीय कामकाजापुरते कोणताही अपवाद न करता किंवा निर्बंध न घालता बंद ठेवण्याचा आदेश दिला असेल असा दिवस.

(२६) **वर्ग चारची सेवा** म्हणजे, वर्ग चारचे पद म्हणून स्पष्टपणे वर्गीकृत केलेल्या पदावर आणि ज्यांच्या वेतनमानातील कमाल वेतन रु.४३५ इतके किंवा त्याहून कमी आहे, अशा इतर वर्गीकृत न केलेल्या अराजपत्रित पदांवर शासकीय कर्मचा-याने केलेली सेवा.

(२७) **पदग्रहण अवधी** म्हणजे, शासकीय कर्मचा-याला नवीन पदावर रुजू होण्यासाठी किंवा शासकीय कर्मचा-याची ज्या ठिकाणी नियुक्ती झाली असेल त्या ठिकाणापर्यंत किंवा त्या ठिकाणापासून प्रवास करण्यासाठी लागलेला अवधी

(२८) **रजा** म्हणजे, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम,१९८१ अन्वये सक्षम प्राधिका-याने कामावर अनुपस्थित राहण्यास दिलेली परवानगी.

(२९) **रजा वेतन** म्हणजे, रजेवर असताना शासकीय कर्मचा-याला शासनाने प्रदान केलेली मासिक रक्कम.

(३०) **धारणाधिकार** म्हणजे, सावधि-नियुक्तिपदासह ज्या स्थायी पदावर शासकीय कर्मचा-याची कायमपणे नियुक्ती केलेली असेल असे स्थायी पद कायमपणे धारण करण्याचा हक्क. मग असा हक्क तात्काळ निर्माण होवो किंवा त्या पदावरील अनुपस्थितीचा एक किंवा त्याहून अधिक कालावधी संपल्यावर निर्माण होवो.

(३४) **महिना** म्हणजे, कॅलेंडर महिना. महिने आणि दिवस यांच्या स्वरूपात नमूद केलेला कालावधी मोजताना, संपूर्ण कॅलेंडर महिने प्रथम मोजावेत आणि त्यानंतर उरलेल्या दिवसांचा हिशेब करावा. मग प्रत्येक महिन्यातील दिवस कितीही असोत.

**सूचना.--** महिने व दिवस यांच्या स्वरूपात नमूद केलेला कालावधी खालीलप्रमाणे मोजावा:-

(ए) २५ जानेवारीपासून ३ महिने २० दिवसांचा कालावधी मोजताना खालील पध्दती अनुसरली पाहिजे :-

	वर्ष	महिने	दिवस
२५ जानेवारी ते ३१ जानेवारी	०	०	७
फेब्रुवारी ते एप्रिल	०	३	०
१ मे ते १३ मे	०	०	१३
	०	३	२०

(बी) ३० जानेवारीपासून सुरु होणारा आणि २ मार्च रोजी संपणारा कालावधी खाली दर्शविल्याप्रमाणे १ महिना ४ दिवसांचा मानला पाहिजे :-

	वर्ष	महिने	दिवस
३० जानेवारी ते ३१ जानेवारी	०	०	२
फेब्रुवारी	०	१	०
१ मार्च ते २ मार्च	०	०	२
	०	१	४

(३५) **स्थानापन्न**--ज्या पदावर दुस-या व्यक्तीचा धारणाधिकार असेल अशा पदाची कर्तव्ये जेव्हा एखादा शासकीय कर्मचारी पार पाडतो, तेव्हा तो शासकीय कर्मचारी ते पद स्थानापन्न या नात्याने धारण करतो. ज्या पदावर दुस-या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याचा धारणाधिकार नसेल अशा रिक्त पदावर दुसऱ्या स्थानापन्न म्हणून एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे योग्य वाटल्यास, सक्षम प्राधिकारी तसे करू शकेल.

(३६) **वेतन** म्हणजे, शासकीय कर्मचाऱ्याला दरमहा मिळणारे--

(एक) कायम किंवा स्थानापन्न म्हणून त्याने धारण केलेल्या पदाकरिता मंजूर झालेले किंवा त्या संवर्गातील त्याच्या स्थानामुळे तो जे वेतन मिळण्यास पात्र आहे असे वेतन (विशेष महागाई वेतन धरून): आणि

(दोन) वैयक्तिक वेतन व विशेष वेतन; आणि

(तीन) शासनाकडून वेतन म्हणून खास वर्गीकृत करण्यात येईल अशी अन्य कोणतीही वित्तलब्धी.

(४०) **स्थायी पद** म्हणजे, निश्चित वेतन दर असलेले, कालमर्यादा न घालता मंजूर केलेले पद.

(४१) **वैयक्तिक वेतन** म्हणजे, शासकीय कर्मचाऱ्याला--

(ए) सावधि-नियुक्तिपदाव्यतिरिक्त एखाद्या स्थायी पदाच्या बाबतीत, वेतनमानाच्या पुनर्रचनेमुळे कायमपद वेतनात होणा-या हानीपासून, किंवा शिस्तभंगाच्या कारवाईव्यतिरिक्त अन्य प्रकारे अशा कायमपद वेतनातील कोणत्याही कपातीमुळे होणा-या हानीपासून वाचविण्यासाठी, किंवा

(बी) अपवादात्मक परिस्थितीत अन्य वैयक्तिक बाबी विचारात घेऊन, मंजूर केलेले जादा वेतन.

(४२) **संभाव्य वेतन**--कोणत्याही विशिष्ट शासकीय कर्मचाऱ्याच्या संदर्भात एखाद्या पदाचे संभाव्य वेतन म्हणजे, त्याने ते पद धारण केले असते आणि त्या पदाची कर्तव्ये पार पाडली असती तर, त्याला जे वेतन मिळण्याचा हक्क प्राप्त झाला असता असे वेतन. मात्र, ज्या कामाबद्दल किंवा जबाबदारीबद्दल विशेष वेतन मंजूर करण्यात आले असेल ते काम किंवा जबाबदारी त्याने पार पाडल्याखेरील विशेष वेतन मंजूर करण्यात आले असेल ते काम किंवा जबाबदारी त्याने पार पाडल्याखेरीज विशेष वेतनाचा यात समावेश होत नाही.

(४३) **परिविक्षाधीन** म्हणजे, एखाद्या विभागाच्या संवर्गातील कायम अथवा अस्थायी रिक्त पदांवर परिविक्षाधीन म्हणून नेमलेला शासकीय कर्मचारी.

**टीप १**-- एखाद्या संवर्गातील स्थायी पदावर कायमपणे नियुक्त केलेली कोणतीही व्यक्ती परिविक्षाधीन असणार नाही. मात्र, विवक्षित परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत ती नियुक्ती परिविक्षाधीनच राहिल यासारख्या निश्चित शर्ती तिच्या नियुक्तीच्या वेळी लागू करण्यात आल्या असतील तर ती व्यक्ती परिविक्षाधीन असेल.

**टीप २**-- अस्थायी पदावर बढती मिळून नियुक्त केलेला शासकीय कर्मचारी (स्थायी पद कायमपणे धारण करणा-या कर्मचा-याव्यतिरिक्त) सर्व प्रयोजनार्थ अस्थायी शासकीय कर्मचारी म्हणून समजण्यात येईल.

**टीप ३**--परिविक्षाधीन व्यक्तीचा दर्जा, नियमांनुसार अन्यथा काही विहित केले असेल ते खेरीज करुन, कायम दर्जा असल्याप्रमाणे मानण्यात येईल.

(४६) **नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी** म्हणजे, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ चा सहासष्टावा किंवा महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम,१९६१ चा अठ्ठाविसावा याअन्वये नोंदणी झालेला किंवा महाराष्ट्र होमिओपॅथिक आणि बायोकेमिक वैद्यक व्यवसायी अधिनियम,१९६० चा बारावा, यानुसार ठेवलेल्या नोंदवहीच्या भाग "ए" किंवा भाग "बी" अन्वये किंवा महाराष्ट्र राज्यात अंमलात असलेला तत्सम अन्य कोणताही कायदा अथवा वैद्यक व्यवसायींची नोंदणी करण्याबाबतचे निरनिराळ्या राज्य शासनांचे संबंधित अधिनियम,यांच्या अनुसार नोंदणी झालेला वैद्यक व्यवसायी.

(४८) **विशेष वेतन** म्हणजे,

(ए) विशेष जिकीरीच्या स्वरूपाची कर्तव्ये,

(बी) कामामध्ये किंवा जबाबदारीमध्ये विशिष्ट वाढ,

या बाबींचा विचार करुन एखाद्या पदाच्या अथवा शासकीय कर्मचा-याच्या वित्तलब्धीमध्ये वेतनाच्या स्वरूपात दिलेली वाढ.

(५१) **कायम पद वेतन** म्हणजे, कर्मचा-याची ज्या पदावर कायमपणे नियुक्ती झाली असेल त्या पदामुळे किंवा एखाद्या संवर्गातील त्याच्या कायम स्थानामुळे जे वेतन मिळण्याचा हक्क त्यास प्राप्त होईल असे वेतन. मात्र, विशेष वेतन, वैयक्तिक वेतन किंवा शासनाने पोटनियम (३६) (तीन) खाली वेतन म्हणून वर्गीकृत केलेल्या वित्तलब्धी याव्यतिरिक्त हे वेतन असेल.

(५३) **अस्थायी पद** म्हणजे, निश्चित वेतन दर असलेले, मर्यादित कालावधीसाठी मंजूर केलेले पद.

**टीप**--अस्थायी पदे सर्व उद्दिष्टाकरिता व प्रयोजनांसाठी स्थायीवत असतील किंवा जेव्हा ती तीन वर्षांपेक्षा कमी असलेल्या मुदतीत ती समाप्त होणार नाहीत असे मानण्यास कारण असेल तेव्हा, अस्थायी पदांवरील कायम नियुक्त्या या केवळ

अशा मर्यादित प्रकरणांमध्ये करण्यात याव्यात. अन्य सर्व प्रकरणी अस्थायी पदांवरील नियुक्त्या केवळ स्थानापन्न स्वरूपातच करण्यात आल्या पाहिजेत.

**सूचना.**--वरील टीपेमध्ये उद्देशित असल्याप्रमाणे अस्थायी पदांवरील कायम नियुक्त्यांचा लाभ एकापेक्षा अधिक व्यक्तींना एकाच वेळी घेता येणार नाही. म्हणून एखाद्या शासकीय कर्मचा-याची अस्थायी पदावर अगोदरच कायम नियुक्ती झालेली असेल आणि त्याच्या पदावधीमध्ये तात्पुरता खंड पडला असेल तर, अशा तात्पुरत्या खंडित कालावधीमध्ये त्या पदावर दुस-या शासकीय कर्मचा-याची कायम नियुक्ती करणे उचित ठरणार नाही या प्रयोजनासाठी असे खंडित कालावधी तीन वर्षांहून कमी मुदतीसाठी राहण्याची शक्यता असेल तर ते पद अस्थायी म्हणून समजण्यात येईल. यावरून हे उघडच आहे की, एखाद्या शासकीय कर्मचा-याची अस्थायी पदावर अगोदरच कायमपणे नियुक्ती झालेली असेल त्याबाबतीत, पूर्वीच्या पदधारकाची त्या पदावरून कायमची बदली झालेली नसेल तर, किंवा तात्पुरती बदली झालेली नसेल आणि तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीकरिता त्या पदावर ती अनुपस्थित राहिल असे मानण्यास कारण नसेल तर, दुस-या शासकीय कर्मचा-याची त्या पदावर कायमपणे नियुक्ती करता कामा नये.

(५४) **सावधि-नियुक्ति** पद म्हणजे, एखाद्या शासकीय कर्मचा-याची पुनर्नियुक्ती न होता त्याला मर्यादित कालावधीपेक्षा अधिक काळ जे पद धारण करता येणार नाही असे स्थायी पद.

**टीप:**--राज्यसेवेतील आणि वर्ग-१ सेवेतील खालील पदे शासनाकडून सावधि-नियुक्ति पदे म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत.

	पदावधी (वर्षे)
(१)	शासनाने अवर सचिव (दुय्यम सचिवालयीन सेवेमधून बढती झालेल्या व्यक्तींखेरीज अन्य व्यक्ती धारण करतील तेव्हा.) ३
(२)	विधी व न्याय विभागातील उपसचिव (फौजदारी कायदा) ५
(३)	सॉलीसीटर(मुफसल वाद) ५
(४)	समाजकल्याण सहायक संचालकांची तीन पदे. ३

(५६) **बदली** म्हणजे, शासकीय कर्मचारी ज्या मुख्यालयाच्या ठिकाणी सेवेत असेल त्या ठिकाणापासून अशा दुस-या ठिकाणी, पुढील कारणासाठी झालेले त्याचे स्थलांतर ----

(ए) नवीन पदाची कर्तव्ये सांभाळण्यासाठी : किंवा

(बी) त्याच्या मुख्यालयामध्ये बदल झाल्याचा परिणाम म्हणून.

(५७) **संक्रमण काळ** म्हणजे प्रवासाच्या नेहमीच्या साधनाने मुख्यालयापासून दौ-याच्या गंतव्य स्थानापर्यंत किंवा मुख्यालयेतर एका स्थानापासून दुस-या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा प्रत्यक्ष काळ.

-----





## प्रकरण तीन -- सर्वसाधारण शर्ती

### १०. रजेचा हक्क

(१) रजा म्हणजे, सक्षम प्राधिका-याने स्वेच्छानिर्ययानुसार, कामावर अनुपस्थित राहण्यास दिलेली परवानगी .

(२) हक्क म्हणून रजा मागता येत नाही .

(३) रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी, लोकसेवेच्या निकडीमुळे कोणत्याही प्रकारची रजा नाकारणे किंवा रद्द करणे आवश्यक असेल तेव्हा तसे करू शकेल . परंतु त्या प्राधिका-यास, शासकीय कर्मचा-याच्या लेखी विनंतीखेरीज देय असलेल्या आणि मागितलेल्या रजेचा प्रकार बदलता येणार नाही.

### ११. अर्ज केल्यानंतर रजा मंजूर करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या बाबी

रजेसाठी आलेले सर्व अर्ज लोकसेवेच्या हिताच्या दृष्टीने मंजूर करणे शक्य नसेत तेव्हा रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी, कोणता अर्ज मंजूर करावा हे ठरविताना पुढील बाबी विचारात घेईल:-

(ए) त्यावेळी सहजगत्या कोणत्या शासकीय कर्मचा-याला रजा देता येईल.

(बी) निरनिराळ्या अर्जदारांना देय असणारी शिल्लक रजा.

(सी) अगोदरच्या रजेवरून परत आल्यापासून प्रत्येक अर्जदाराने किती व कोणत्या स्वरूपाची सेवा बजावली.

(डी) अशा कोणत्याही अर्जदाराला त्याच्या मागील रजेवरून सक्तीने परत बोलावण्यात आले होते काय, याबाबतची वस्तुस्थिती.

(ई) लोकहिताच्या दृष्टीने अशा कोणत्याही अर्जदाराला रजा नाकारण्यात आलेली आहे काय, याबाबतची वस्तुस्थिती .

### १२. रजा मंजुरीमुळे संवर्गातील कर्मचारी संख्या खूपच कमी होता कामा नये

एखाद्या सेवेतील किंवा विभागातील कर्मचा-यांची संख्या कामासाठी आवश्यक असलेल्या किमान संख्येहून कमी होत असेल तर रजा मंजूर करण्यात येऊ नये.

### १३. रजेमुळे अनुपस्थित असलेल्या शासकीय कर्मचा-यांची कर्तव्ये सामान्यतः त्याच ठिकाणच्या किंवा

त्याच जिल्हयातील दुस-या शासकीय कर्मचा-याने पार पाडणे

सर्वसाधारण नियम म्हणून, जास्तीत जास्त १२० दिवसांच्या रजेमुळे अनुपस्थित असेलेल्या शासकीय कर्मचा-याची कर्तव्ये, त्याच ठिकाणच्या किंवा त्याच जिल्हयातील दुस-या शासकीय कर्मचा-याने पार पाडावीत. फक्त अपवादात्मक परिस्थिती, त्याच ठिकाणी दुसरा शासकीय कर्मचारी उपलब्ध नसेल तेव्हा जास्तीत जास्त १२० दिवसांच्या रजेवर असलेल्या शासकीय कर्मचा-याच्या पदावर स्थानापन्न नियुक्ती करण्यासाठी, दुस-या ठिकाणच्या किंवा दुस-या जिल्हयातील शासकीय कर्मचा-याची बदली करण्यास परवानगी देता येईल. अखिल भारतीय सेवेतील अधिकारी त्याच ठिकाणी उपलब्ध नसेल तर, त्या रिक्त पदाचा कार्यभार राज्य सेवेतील अधिका-याकडे सोपवावा.

#### १४. एका प्रकारच्या रजेचे दुस-या प्रकारच्या रजेत परिवर्तन

(१) रजा मंजूर करणारा प्राधिकारी, शासकीय कर्मचा-याच्या विनंतीवरून, त्याने घेतलेल्या रजेचे दुस-या प्रकारच्या रजेत भूतलक्षी प्रभावाने परिवर्तन करू शकेल. मात्र, रजा मंजूर केली त्यावेळेस ती रजा देय व अनुज्ञेय असली पाहिजे. परंतु शासकीय कर्मचारी हक्क म्हणून अशा परिवर्तनाची मागणी करू शकत नाही.

(२) एका प्रकारच्या रजेचे दुस-या प्रकारच्या रजेत परिवर्तन केल्यानंतर, शासकीय कर्मचा-याला अंतिमतः मंजूर केलेल्या रजेच्या आधारावर त्याच्या रजा वेतनाचे समायोजन करण्यात येईल. म्हणजेच, त्याला जादा प्रदान केलेली कोणतीही रक्कम वसूल केली जाईल, किंवा त्याला देय असणारी कोणतीही थकबाकीची रक्कम दिली जाईल.

**टीप:-** वैद्यकीय प्रमाणपत्रावर किंवा अन्यथा मंजूर केलेली असाधारण रजा नियम ६२ च्या तरतुदींच्या अधीन राहून भूतलक्षी प्रभावाने अनर्जित रजेमध्ये परिवर्तित करता येईल.

#### १५. वेगवेगळ्या प्रकारच्या रजा जोडून घेणे

या नियमांमध्ये अन्यथा तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त, या नियमाखालील कोणत्याही प्रकारची रजा दुस-या कोणत्याही प्रकारच्या रजेबरोबर किंवा अशा रजेला जोडून मंजूर करता येईल.

**स्पष्टीकरण:-** नैमित्तिक रजा या नियमाखाली रजा म्हणून मानली जात नसल्यामुळे या नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या इतर कोणत्याही प्रकारच्या रजेला ती जोडून घेता येणार नाही.

#### १६. अखंडित रजेची कमाल मर्यादा

एखाद्या प्रकरणातील अपवादात्मक परिस्थिती विचारात घेऊन, शासनाने अन्यथा निर्णय दिला असल्याखेरीज, कोणत्याही शासकीय कर्मचा-याला सतत पाच वर्षांहून अधिक कालावधीकरिता कोणत्याही प्रकारची रजा मंजूर केली जाणार नाही.

## १७. रजा संपल्यावर पुन्हा रजा घेण्याच्या उद्देशाने औपचारिकपणे रुजू होण्यास प्रतिबंध

रजा संपल्यावर पुन्हा अगदी थोड्या दिवसानंतर रजा घेण्याच्या उद्देशाने औपचारिकपणे कामावर रुजू होण्यास परवानगी देता कामा नये. या नियमाची बुद्धिपुरस्सर किंवा सहेतुकपणे पायमल्ली होऊ दिली जाणार नाही हे तत्व लक्षात घेऊन या नियमाच्या आवश्यक तरतुदी अंमलात आणल्या पाहिजेत. परंतु ही शर्त पाळली जात असेल तोवर, प्रत्येक प्रकरणामध्ये योग्य वाटेल त्याप्रमाणे रजा मंजूर करणे किंवा नाकारणे हे, रजा मंजूर करण्या-या सक्षम प्राधिका-याच्या स्वेच्छानिर्णयावर अवलंबून राहिल.

## १८. दुस-या शासनाकडे किंवा स्वीयेतर सेवेत तात्पुरती बदली झाली असताना हे नियम लागू होणे

(१) हे नियम लागू होणा-या शासकीय कर्मचा-यांची केंद्र शासनाकडे किंवा इतर कोणत्याही राज्य शासनाकडे तात्पुरती बदली झाली असता किंवा ते भारतातील स्वीयेतर सेवेत असता त्यांना हेच नियम लागू होतील.

(२) भारतामध्ये स्वीयेतर सेवेत असणा-या शासकीय कर्मचा-याने, जास्तीत जास्त १२० दिवसांच्या रजेचा अर्ज, संबंधित लेखापरीक्षा अधिका-यामार्फत आपल्या नियोक्त्याकडे सादर केला पाहिजे. जर रजा १२० दिवसांहून अधिक असेल तर, त्यासंबंधीच्या लेखापरीक्षा अधिका-याच्या अहवालासह त्याने आपला अर्ज आपल्या नियोक्त्या मार्फत रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधि-याकडे सादर केला पाहिजे.

(३) भारतामध्ये स्वीयेतर सेवेत असणा-या शासकीय कर्मचा-याला, जास्तीत जास्त १२० दिवसांची रजा त्याच्या नियोक्त्याकडून मंजूर केली जाऊ शकेल. मात्र ती रजा अनुज्ञेय असल्याचे लेखापरीक्षा अधिका-याने प्रमाणित केले पाहिजे. त्याहून अधिक कालावधीची रजा बदली मंजूर करणा-या प्राधिका-याला मंजूर करता येईल.

(४) भारताबाहेर स्वीयेतर सेवेत असलेल्या (भारतातील किंवा भारताबाहेरील यू.एन.एजन्सीमधील सेवांसहित) किंवा संघराज्याच्या सशस्त्र दलात तात्पुरती बदली झालेल्या शासकीय कर्मचा-यांना, यथास्थिती स्वीयेतर सेवेच्या किंवा तात्पुरत्या बदलीच्या अटी आणि शर्ती यामध्ये दिलेल्या मर्यादेपर्यंतच हे नियम लागू होतील.

## १९. स्वीयेतर सेवेत असताना रजेची अनुज्ञेयता लेखापरीक्षा अधिका-याने प्रमाणित करणे

स्वीयेतर सेवेतील शासकीय कर्मचा-याच्या बाबतीत, रजा आणि निवृत्तीवेतनविषयक अंशदाने वसूल करण्यास जबाबदार असणा-या लेखापरीक्षा अधिका-याने अनुज्ञेय असलेली शिल्लक रजा आणि रजा वेतन प्रमाणित करीपर्यंत, रजा मंजूर केली जाऊ नये.

## २०. रजेवर असताना सेवा किंवा नोकरी स्वीकारणे

(१) शासकीय कर्मचारी हा, (ज्याला मर्यादित प्रमाणात खाजगी व्यवसाय करण्यास परवानगी दिलेली आहे किंवा प्रासंगिक साहित्यविषयक काम हाती घेण्यास किंवा परीक्षक म्हणून सेवा किंवा तशास प्रकारची नोकरी स्वीकारण्यास परवानगी दिलेली आहे, अशा शासकीय कर्मचा-याव्यतिरिक्त) रजेवर असताना (निवृत्तिपूर्व रजा किंवा सेवानिवृत्तीच्या अथवा सेवा सोडून दिल्याच्या दिनांकानंतर मंजूर केलेली रजा धरून) लेखापाल, सल्लागार किंवा विधी किंवा वैद्यक व्यवसायी म्हणून खाजगी व्यवसाय धरून अन्यत्र कोणतीही सेवा किंवा नोकरी----

(ए) प्रस्तावित सेवा किंवा नोकरी भारताबाहेर असेल तर, शासनाची पूर्वमंजूरी मिळविल्याशिवाय स्वीकारणार नाही किंवा

(बी) प्रस्तावित सेवा किंवा नोकरी भारतातच असेल तर त्याची नियुक्ती करणा-या सक्षम प्राधिका-याची पूर्वमंजूरी मिळविल्याशिवाय स्वीकारणार नाही.

(२) (ए) निवृत्तिपूर्व रजा किंवा सेवानिवृत्तीच्या दिनांकानंतर मंजूर केलेली रजा याव्यतिरिक्त इतर रजेवर असताना, कोणत्याही शासकीय कर्मचा-याला इतर कोणतीही सेवा किंवा नोकरी स्वीकारण्यास सामान्यतः परवानगी दिली जाणार नाही.

(बी) जर कोणत्याही अपवादात्मक प्रकरणामध्ये अशी परवानगी देणे इष्ट वाटत असेल, तर शासकीय कर्मचा-याला ज्या विभागात सेवा किंवा नोकरी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे अशा विभागात आपल्या मूळ कार्यालयातून आपली सेवा तात्पुरती बदली करून घेता येईल किंवा दुसरी कोणतीही सेवा किंवा नोकरी स्वीकारण्यापूर्वी त्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल .

(३) (ए) निवृत्तिपूर्व रजेवर गेलेल्या शासकीय कर्मचा-याची अशा रजेच्या काळामध्ये सेवानिवृत्तिच्या नियत तारखेपूर्वी राज्य शासनाखालील, भारतातील किंवा भारताबाहेरील कोणत्याही पदावर आवश्यकता असेल तर आणि तो सेवेत पुन्हा रुजू होण्यास कबूल असेल तर, अशा प्रकरणात त्याच्या रजेचा न संपलेला भाग पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून रद्द होईल.

(बी) खंड (ए) अनुसार अशा रीतीने रद्द झालेली रजा, नाकारलेली रजा मानण्यात येईल आणि ती नियम ६७ च्या तरतुदीच्या अधीन राहून शासकीय कर्मचा-याच्या नियत वयोमान सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून मंजूर करता येईल.

(सी) रजा संपण्यापूर्वी अशा प्रकारे कामावर परत बोलावणे हे, नियम ४६ च्या प्रयोजनासाठी वैकल्पिक असल्याचे मानले जाईल.

(डी) निवृत्तीपूर्व रजेच्या दरम्यान नोकरीच्या कोणत्याही कालावधीच्या संबंधात कोणतीही रजा अर्जित होणार नाही.

(ई) शासकीय कर्मचारी नियम ६७ मध्ये उल्लेखिलेल्या रजेवर असताना त्याला महाराष्ट्र शासनाखालील कोणत्याही पदावर नोकरीवर ठेवले असेल तर, त्याला एकाचवेळी अशी नोकरी व आपली रजा चालू ठेवता येईल. परंतु, त्याची ज्या पदावर नियुक्ती केली आहे त्या पदाच्या वेतनाव्यतिरिक्त त्याला मिळावयाचे रजा वेतन हे अर्धवेतनी रजेच्या संबंधात अनुज्ञेय असणा-या रजा वेतनाच्या रकमेइतके मर्यादित असेल. अशा नोकरीच्या कालावधीत त्याला वेतनाच्या आधारावर कोणताही महागाई भत्ता आणि पूरक भत्ता अनुज्ञेय असल्यास तो मंजूर करता येईल. हे भत्ते रजा वेतनावर अनुज्ञेय होणार नाहीत किंवा या भत्त्याची गणना करताना त्याचे रजा वेतन हिशेबात घेतले जाणार नाही.

(४) शासनाखालील नोकरी स्वीकारण्याची इच्छा असणा-या निवृत्तिपूर्व रजेवरील शासकीय कर्मचा-याला तात्काळ सेवानिवृत्त होण्याचा किंवा त्याला अनुज्ञेय असणारी रजा संपेपर्यंत रजेवर राहण्याचा पर्याय देण्यात येईल. मात्र शर्त अशी की, जोपर्यंत तो शासनाखालील नोकरीत असेल तोपर्यंत त्याचे रजा वेतन हे, सेवानिवृत्तिनंतर त्याला अनुज्ञेय असलेले निवृत्तिवेतन अधिक मृत्यू नि-सेवानिवृत्ति उपदानाचे निवृत्तिवेतन सममूल्य मिळून होणा-या रकमेइतके मर्यादित असेल. "शासनाखालील नोकरी" या शब्दप्रयोगात शासनाखालील कोणत्याही कार्यालयातील नोकरीचा समावेश होतो-- मग असे शासन राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो.

(५) (ए) जेव्हा शासकीय कर्मचारी नियम ६७ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे नियत वयोमान सेवानिवृत्तीच्या दिनांकानंतर रजेवर असतो आणि अशा रजेच्या काळात त्याची नियुक्ती राज्य शासनाकडील कोणत्याही पदावर किंवा नियम ६६ च्या पोटनियम (३) च्या खंड (ए) मध्ये निर्देशिलेल्या स्थानिक संस्थेमध्ये झालेली असते तेव्हा

त्याची तशी इच्छा असल्यास, त्याला आपली रजा व अशी नोकरी एकाच वेळी चालू ठेवता येईल. मात्र, या रजेचा कालावधी नियम ५० मध्ये विहित केल्याप्रमाणे १८० दिवसांचा कमाल मर्यादेच्या अधीन असेल.

(बी) जेव्हा शासकीय कर्मचारी नियम ६६ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे निवृत्तिपूर्व रजेवर असेल आणि त्याला अशा रजेच्या कोणत्याही इतर राज्य शासनाखालील किंवा केंद्र शासनाखालील किंवा खाजगी नियोक्त्याकडील नोकरी किंवा स्थानिक निधीतून वेतन दिली जाणारी नोकरी स्वीकारण्यास किंवा सल्लगार, लेखापाल, बिधिज्ञ किंवा डॉक्टर म्हणून कोणताही स्वतंत्र पेशा, व्यवसाय, व्यापार किंवा धंदा सुरू करण्यास परवानगी दिलेली असेल, तेव्हा त्याचे रजा वेतन, अर्धवेतनी रजेच्या संबंधात अनुज्ञेय असणा-या रजा वेतनाइतके मर्यादित असले पाहिजे. रजा वेतनावर कोणताही महागाई भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

(६) शासकीय कर्मचा-याला त्याच्या मूळ विभागाहून किंवा कार्यालयाहून अन्य विभागातील किंवा कार्यालयातील पदावर सेवानिवृत्तिनंतर पुनर्नियुक्त केल्यावर सेवेच्या सामान्य शर्तीपासून त्याला "करारमुक्त" केल्याचे मानण्यात येईल आणि त्यामुळे अशा नोकरीच्या बाबतीत महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ च्या नियम २७ व्दारे दिले जाणारे संरक्षण मिळणार नाही.

**२१. एक वर्ष संतत सेवा झालेल्या अस्थायी कर्मचा-याची, पहिली नियुक्ती सोडून दिल्यापासून सहा दिवसांच्या आत नियुक्ती झाल्यास, त्याची अगोदरची रजा पुढे हिशेबात धरणे**

जेव्हा कमीत कमी एक वर्ष संतत सेवा झालेल्या अस्थायी शासकीय कर्मचा-याची नियुक्ती शासनाखालील दुस-या स्थायी किंवा अस्थायी पदावर होते आणि त्याने पहिली नोकरी सोडणे व दुस-या नोकरीत रुजू होणे त्यांच्या दरम्यानचा सेवेतील खंड सहा दिवसांहून जास्त नसतो, तेव्हा जुन्या पदावर असताना त्याच्या जमेस असलेली सर्व प्रकारची रजा (अर्जित रजा, अर्धवेतनी रजा, इत्यादी) नवीन पदावरील रजेच्या हिशेबात जमा केली पाहिजे. त्याने जुन्या पदावर आणि नवीन पदावर केलेली सेवा संतत सेवा मानावयाची नसल्यामुळे ती इतर कोणत्याही प्रयोजनाकरिता विचारात घेता येत नाही.

**२२. सेवेतून काढून टाकल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर जमेस असलेल्या रजेवरील हक्क समाप्त होणे**

(१) नियम ६७ आणि हा नियम यामध्ये तरतूद केली असेल त्याव्यतिरिक्त, शासकीय सेवेतून बडतर्फ केलेल्या किंवा काढून टाकलेल्या किंवा राजीनामा दिलेल्या शासकीय कर्मचा-याच्या जमेस असलेल्या रजेसंबंधीचा कोणताही हक्क, यथास्थिति अशा बडतर्फीच्या किंवा काढून टाकल्याच्या किंवा राजीनामा दिल्याच्या तारखेपासून समाप्त होतो.

(२) जेव्हा शासकीय कर्मचारी शासनाखालील दुस-या पण मूळ कार्यालयाबाहेरील किंवा विभागाबाहेरील पदाकरिता अर्ज करील आणि असा अर्ज योग्य मार्गाने अग्रेषित केलेला असेल आणि नवीन पद स्वीकारण्यापूर्वी अर्जदाराला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागत असेल, तेव्हा असा राजीनामा लोकसेवेच्या दृष्टीने राजीनामा मानला जाणार नाही. मात्र, या दोन्ही सेवांमध्ये प्रत्यक्ष खंड असणार नाही किंवा असलाच तर तो नियमानुसार अनुज्ञेय असणा-या पदग्रहण अवधीहून जास्त असणार नाही आणि त्यामुळे त्याच्या जमेस असलेली रजा व्यपगत होणार नाही.

(३) बडतर्फ केलेल्या किंवा सेवेतून काढून टाकलेल्या परंतु, अपील केल्यानंतर किंवा पुनरीक्षण केल्यानंतर पुन्हा सेवेत घेतलेल्या शासकीय कर्मचा-याला, यथास्थिती अशा बडतर्फीच्या किंवा सेवेतून काढून टाकण्याच्या अगोदरची त्याची सेवा रजेकरिता हिशेबात धरण्याचा हक्क असेल.

(४) भरपाई निवृत्तिवेतनावर किंवा रुग्णता निवृत्तिवेतनावर किंवा उपदानावर सेवानिवृत्त झालेल्या ज्या शासकीय कर्मचा-याची पुनर्नियुक्ती झालेली असते आणि ज्याची मागील सेवा निवृत्तिवेतनासाठी हिशेबात घेण्याची परवानगी दिलेली असते, त्याला त्याची पूर्वीची सेवा रजेसाठी हिशेबात धरण्याचा हक्क असेल.

### २३) औद्योगिक संस्थेकडे बदली

जेव्हा हे नियम लागू असलेल्या शासकीय कर्मचा-याची नियुक्ती एखाद्या औद्योगिक संस्थेत होऊन तेथे त्याच्या रजेच्या अटी, कारखाने अधिनियम, १९४८ (१९४८ चा ६३) व्दारे नियमित केल्या जातात तेव्हा अशा नियुक्तीच्या तारखेस त्याच्या जमेस असलेली रजा, अंतिम रजा म्हणून घेण्यास परवानगी दिली जाईल, किंवा ती व्यपगत होईल; मात्र हे नियम लागू असलेल्या सेवेत किंवा पदावर त्याची पुन्हा बदली झाल्यानंतर ही व्यपगत रजा पुन्हा रजा खाती जमा होईल.

-----

## प्रकरण चार - रजा मंजूरी आणि रजेवरून परत येणे

### २४. रजेसाठी अर्ज

रजेसाठी किंवा रजा वाढीसाठी करावयाचा अर्ज रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिका-यांकडे, परिशिष्ट - पाच मधील नमुना १ मध्ये केला पाहिजे.

### २५. रजेचा हिशेब

(१) ज्यांचे वेतन व भत्ते कार्यालय प्रमुख आपल्या आस्थापना देयकांवर काढतात त्या शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सर्व राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लेखापरीक्षा अधिकारी, परिशिष्ट -- पाच मधील नमुना २ मध्ये रजेचा हिशेब ठेवील.

(२) अराजपत्रित शासकीय कर्मचारी आणि ज्यांचे वेतन व भत्ते आस्थापनेच्या वेतन देयकांवर काढण्यात येतात असे राजपत्रित शासकीय कर्मचारी, यांच्या रजेचा हिशेब कार्यालय प्रमुख नमुना २ मध्ये ठेवील.

### २६. रजेच्या अनुज्ञेयतेची पडताळणी

(१) रजेचा हिशेब ठेवणाऱ्या प्राधिका-याकडून रजेच्या अनुज्ञेयतेबद्दलचा अहवाल मिळेपर्यंत शासकीय कर्मचा-याला कोणतीही रजा मंजूर केली जाणार नाही.

(२) शासकीय कर्मचा-याला रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी, अर्जित रजा / अर्धवेतनी रजा मंजूरीच्या आदेशांमध्ये, त्याच्या खाती अशी रजा किती शिल्लक आहे त्याचा निर्देश करील.

(३) (ए) अनुज्ञेयता अहवाल मिळण्यास गैरवाजवी विलंब होईल असे सकारण वाटत असल्यास रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी उपलब्ध माहितीच्या आधार, शासकीय कर्मचा-याला अनुज्ञेय असलेल्या रजेची गणना करील आणि जास्तीत जास्त साठ दिवसांपर्यंतची रजा तात्पुरती मंजूर करू शकेल.

(बी) रजेचा हिशेब ठेवणाऱ्या प्राधिका-याने या पोटनियमाखाली मंजूर केलेली रजा पडताळून पाहिल्यावर, आवश्यक तेथे रजा मंजूरीचे सुधारित आदेश काढण्यात येतील.

(सी) राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, लेखापरीक्षा अधिकारी, रजा मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्यांच्या विनंतीवरून, जास्तीत जास्त साठ दिवसांच्या कालावधीसाठी तात्पुरती रजा वेतन चिड्डी देऊ शकेल.

**टीप.-** निवृत्तिपूर्व रजेच्या किंवा नाकारलेल्या रजेच्या बाबतीत, रजा वेतन अधिक दिले गेले असल्यास त्याची वसूल करण्यासंबंधीची कबुली शासकीय कर्मचा-याकडून घेण्यात येईल.



**२७. अराजपत्रित शासकीय कर्मचा-यांना रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी**

नियम ४३ मध्ये तरतूद केली असेल ते खेरीजकरून, विशेष विकलांगता रजेव्यतिरिक्त या नियमान्वये अनुज्ञेय असणारी इतर कोणतीही रजा, अराजपत्रित शासकीय कर्मचा-याला त्याचे पद रिक्त झाल्यास ते भरण्यास जबाबदार असणारा प्राधिकारी किंवा अन्य कोणत्याही सक्षम प्राधिकारी मंजूर करू शकेल.

**२८. लेखापरीक्षा अधिका-याने रजेची अनुज्ञेयता प्रमाणित केल्यानंतरची राजपत्रित अधिका-याच्या रजेस अंतिम मंजूरी**

निकडीच्या प्रकरणी राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्याला त्याची रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी रजेवर जाण्यास परवानगी देऊ शकेल. परंतु लेखापरीक्षा अधिकाऱ्याकडून रजेच्या अनुज्ञेयसंबंधीचा अहवाल मिळविण्यात येईपर्यंत त्याची रजा अंतिमतः मंजूर करता येणार नाही.

**२९. राजपत्रित शासकीय कर्मचा-याला रजा मंजूर करणे**

नियम ४३ मध्ये तरतूद केली असेल ते खेरीजकरून, विशेष विकलांगता रजेव्यतिरिक्त या नियमानुसार अनुज्ञेय असलेली इतर कोणतीही रजा नियम २८ मध्ये निर्देशिलेला अहवाल मिळाल्यानंतर राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्याला सक्षम प्राधिकाऱ्याकडून मंजूर केली जाऊ शकेल.

**३०. रजेवर असताना एका विभागातून / कार्यालयातून दुस-या विभागात / कार्यालयात बदली झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या रजेची मंजूरी आणि रजा वेतनाचे प्रदान**

अगोदरच रजेवर असताना एका विभागातून / कार्यालयातून दुस-या विभागात / कार्यालयात बदली झालेल्या किंवा एका विभागातून दुस-या विभागाकडे मार्गस्थ असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला रजा किंवा रजावाढ मंजूर करणे आणि रजा वेतन देणे याचे विनियमन पुढीलप्रमाणे केले जाईल :--

(ए) विभागाने / कार्यालयाने रजा पूर्वीच मंजूर केलेल्या शासकीय कर्मचाऱ्याची बदली दुस-या विभागात / कार्यालयात झालेली असेल आणि रजा समाप्त झाल्यानंतर त्याला त्या दुस-या विभागात / कार्यालयात रुजू व्हावयाचे असेल अशा प्रकरणी, रजा मंजूर करण्याबाबतचे आणि रजा वेतन प्रदान करण्याबाबतचे रीतसर आदेश काढण्याची जबाबदारी, त्याची ज्या विभागातून / कार्यालयातून बदली झाली असेल त्या विभागाची / कार्यालयाची असेल.

(बी) त्याची ज्या विभागातून / कार्यालयातून बदली झाली आहे त्या विभागाने / कार्यालयाने त्याला अगोदरच मंजूर केलेल्या रजेला जोडून त्याने रजावाढीसाठी अर्ज केला असेल अशा प्रकरणांमध्ये, रजावाढ मंजूरीचे रीतसर आदेश काढण्याची आणि रजा वेतन प्रदान करण्याची जबाबदारी --

(एक) जेथे त्याला कामावर रुजू व्हावयाचे आहे अशा विभागातील / कार्यालयातील शासकीय कर्मचा-याची बदली किंवा प्रत्यावर्तन, रजेचा मूळ कालावधी समाप्त होईल त्या तारखेपासून अंमलात यावयाचे असेल तर त्या विभागाची / कार्यालयाची असेल, किंवा

(दोन) जर अशी बदली किंवा असे प्रत्यावर्तन, मागितलेली रजावाढ समाप्त होईल त्या तारखेपासून अंमलात यावयाचे असेल तर ज्या विभागातून / कार्यालयातून त्याची बदली झाली आहे त्या कार्यालयाची असेल.

(सी) एका विभागातून / कार्यालयातून दुस-या विभागाकडे / कार्यालयाकडे मार्गस्थ असताना शासकीय कर्मचा-याने रजेसाठी अर्ज केला असेल, अशा प्रकरणामध्ये जेथे त्याला कामावर रुजू व्हावयाचे आहे त्या विभागाने / कार्यालयाने रजा मंजूर केली पाहिजे आणि रजा मंजूर केल्यानंतरचे अवश्य कर्तव्य म्हणून योग्य प्रशासनिक व्यवस्थाही त्या विभागाने / कार्यालयाने केली पाहिजे.

### ३१. विवक्षित परिस्थितीत रजेची नामंजुरी

शिक्षा करण्यास सक्षम असणा-या प्राधिका-याने ज्या शासकीय कर्मचा-याला शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याचा काढून टाकण्याचा किंवा सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे त्या कर्मचा-याला रजा मंजूर केली जाणार नाही.

### ३२. अल्प कालांतराने वैद्यकीय प्रमाणपत्राधारे वारंवार रजेची मागणी

जेव्हा एखादा शासकीय कर्मचारी अल्प कालांतराने वैद्यकीय प्रमाणपत्रावर वारंवार रजा मंजूर करण्यासाठी अर्ज करतो, तेव्हा त्याला पूर्ण बरे वाटण्यासाठी त्याने किती दिवस अनुपस्थित राहणे आवश्यक आहे याचा काळजीपूर्वक विचार करण्याकरिता ते प्रकरण वैद्यकीय मंडळाच्या / शासकीय वैद्यकीय अधिका-याच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे.

### ३३. केवळ वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केल्यामुळे अनुज्ञेय नसलेल्या रजेचा हक्क प्राप्त न होणे

शासकीय कर्मचा-याला रजा मंजूर करण्याची शिफारस करणा-या वैद्यकीय मंडळाच्या किंवा वैद्यकीय अधिका-याच्या प्रत्येक प्रमाणपत्रामध्ये अशी शर्तवजा टीप असली पाहिजे की, त्यात केलेली कोणतीही शिफारस ही, त्या शासकीय कर्मचा-याला लागू असलेल्या नियमांनुसार त्याला अनुज्ञेय नसणारी कोणतीही रजा हक्काने मागण्याची पुरावा म्हणून मानली जाणार नाही.

### ३४. वैद्यकीय मंडळापुढे उपस्थिती

मुंबई विभागाव्यतिरिक्त, प्रत्येक महसूल विभागासाठी एक स्थायी वैद्यकीय मंडळ असेल व त्यांच्या बैठकी पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे होतील. मुंबई विभागासाठी दोन स्थायी वैद्यकीय मंडळे असतील व त्यांच्या बैठकी जे.जे. गटाची रुग्णालये, मुंबई आणि सेंट जॉर्ज रुग्णालय, मुंबई किंवा जी. टी. रुग्णालय, मुंबई, येथे होतील.

### ३५. बृहन्मुंबईच्या हद्दीबाहेर काम करणा-या शासकीय कर्मचा-याची वैद्यकीय मंडळापुढे उपस्थिती

(१) बृहन्मुंबईच्या हद्दीबाहेर काम करणा-या शासकीय कर्मचा-याला सामान्यतः तो ज्या महसूल विभागात काम करित असेल त्या महसूल विभागासाठी नियम ३४ अन्वये स्थापन केलेल्या वैद्यकीय मंडळापुढे उपस्थित राहावे लागेल. परंतु शासकीय कर्मचा-याने अन्य विभागासाठी किंवा मुंबईसाठी स्थापन केलेल्या वैद्यकीय मंडळापुढे उपस्थित राहाणे शासनाच्या दृष्टीने किंवा शासकीय कर्मचा-याच्या दृष्टीने अधिक सोईचे होईल अशी रजा मंजूर करणा-या प्राधिका-यांची खात्री पटली तर तो प्राधिकारी अनुक्रमे संबंधित जिल्हयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकाला किंवा अधीक्षक, सेंट जॉर्ज किंवा जे.जे. रुग्णालये, मुंबई यांना मंडळाची बैठक घेण्याची विनंती करू शकेल.

(२) मुंबईमध्ये किंवा बृहन्मुंबईच्या हद्दीत काम करणा-या शासकीय कर्मचा-याने बृहन्मुंबईसाठी स्थापन केलेल्या मंडळांपैकी एका मंडळापुढे उपस्थित राहणे आवश्यक असेल.

### ३६ वैद्यकीय मंडळाची रचना

मुंबई विभाग सोडून इतर महसूल विभागांसाठी नियम ३४ मध्ये उल्लेखिलेल्या मंडळांमध्ये तीन अर्हताप्राप्त डॉक्टरांचा समावेश असेल. त्यापैकी एक विभागीय मुख्यालयातील जिल्हा शल्यचिकित्सक असेल व तो मंडळाचा अध्यक्षही असेल. मुंबई विभागासाठी दोन स्थायी वैद्यकीय मंडळे, महाराष्ट्र नागरी सेवा वैद्यकीय संहिता, भाग एक मधील परिच्छेद ६४८ मध्ये दर्शविलेल्या पध्दतीने स्थापन केली जातील.

### ३७. वैद्यकीय मंडळाच्या बैठकीची व्यवस्था

वैद्यकीय मंडळाने शासकीय कर्मचा-याची तपासणी करावी अशी सूचना रजा मंजूर करणा-या प्राधिका-याकडून मिळाल्यानंतर, जिल्हा शल्यचिकित्सक किंवा अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय किंवा अधिष्ठाता, जे.जे.रुग्णालय हे वैद्यकीय मंडळाच्या बैठकीची व्यवस्था करतील.

### ३८. नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीच्या वैद्यकीय प्रमाणपत्राधारे जिल्हा मुख्यालयाबाहेरील राजपत्रित शासकीय कर्मचा-याची रजा मंजूरी

जिल्हा मुख्यालयाबाहेरील ठिकाणी काम करणा-या राजपत्रित शासकीय कर्मचा-याला जिल्हा शल्यचिकित्सकाने किंवा जिल्हा वैद्यकीय अधिका-याने प्रतिस्वाक्षरित केलेल्या, नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीच्या

वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे रजा मंजूर करता येईल. प्रतिस्वाक्षरी करणा-या अधिका-याला कोणत्याही कारणावरून रुग्णाची घरी जाऊन तपासणी करणे उचित वाटत असेल तर, त्याला तसे करता येईल. रजेची आवश्यकता असणारा शासकीय कर्मचारी अतिशय आजारी असल्यामुळे किंवा त्याच्या लगतच्या वरिष्ठ अधिका-यांना पुरेशी वाटतील अशा कोणत्याही कारणास्तव, जिल्हा शल्यचिकित्सकाकडून किंवा जिल्हा वैद्यकीय अधिका-याकडून तपासणी करून घेण्यासाठी जिल्हयाच्या मुख्यालयात येण्यास असमर्थ असेल, तेव्हाच फक्त हा नियम लागू होईल.

**३९. कार्यालय प्रमुखाला माहिती कळविल्याशिवाय कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र प्रतिस्वाक्षरीसाठी सादर न करणे**

अर्जदार ज्या कार्यालयात काम करीत असेल त्या कार्यालयाच्या प्रमुखाला कळविल्याशिवाय, कोणतेही प्रमाणपत्र प्रतिस्वाक्षरीसाठी सादर करता कामा नये.

**४०. राजपत्रित शासकीय कर्मचा-यांना वैद्यकीय कारणास्तव रजा मंजुरी**

(१) जेव्हा वैद्यकीय कारणास्तव कोणत्याही प्रकारची रजा (आणि कोणतीही रजावाढ) मागितली असेल तेव्हा सक्षम प्राधिका-याला वैद्यकीय तज्ञांचा अभिप्राय घेणे आवश्यक वाटल्यास तो पुढील कार्यपध्दती अनुसरील :-

(ए) मागितलेली रजा, असल्यास कोणतीही रजावाढ धरून, २ महिने किंवा त्याहून कमी मुदतीची असेल तर, त्याला त्याच्या प्राधिकृत वैद्यकीय व्यवसायीकडून किंवा तत्सम दर्जाच्या वैद्यकीय अधिका-याकडून परिशिष्ट-पाचच्या नमुना ३ मधील प्रमाणपत्र आणण्यास सांगण्यात यावे.

(बी) मागितलेली रजा, असल्यास कोणतीही रजावाढ धरून, २ महिन्यांहून जास्त मुदतीची किंवा वरील खंड (ए) अन्वये मिळालेल्या प्रमाणपत्राद्वारे तशी शिफारस करण्यात आलेली असेल तर, त्याला वैद्यकीय मंडळासमोर उपस्थित राहण्यास सांगण्यात यावे.

(२) जर वरील (१) (बी) अन्वये वैद्यकीय मंडळापुढे उपस्थित राहणे आवश्यक असेल तर, रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी, तो शासकीय कर्मचारी ज्या जिल्ह्यात काम करीत असेल किंवा आजारी पडला असेल किंवा उपचारासाठी गेलेला असेल त्या जिल्हयाच्या शल्यचिकित्सकाला वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याची विनंती करील. शासकीय कर्मचारी आपल्या कागदपत्रांच्या दोन प्रतीसह वैद्यकीय मंडळापुढे उपस्थित होईल.

(३) वैद्यकीय मंडळ शासकीय कर्मचा-याला पुढील आशयाचे प्रमाणपत्र देईल :-

" आम्ही याद्वारे असे प्रमाणित करतो की, आमच्या व्यावसायिक निर्णयशक्तीनुसार आणि प्रत्यक्ष रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर, श्री. / श्रीमती / कुमारी.....  
.....यांना बरे होण्यासाठी ..... दिवसांची रजा देणे अत्यंत आवश्यक आहे असे आम्हास वाटते " .

**टीप .-** शिफारस केलेली रजा तीन महिन्यांहून जास्त असेल किंवा तीन महिने किंवा त्याहून कमी मुदतीची रजा तीन महिन्यांपेक्षा अधिक वाढवली असेल तेव्हा, वैद्यकीय मंडळाने हे प्रमाणपत्र देताना, त्या शासकीय कर्मचा-याने कामावर परत रुजू होण्यासाठी स्थास्थ प्रमाणपत्र मिळवण्याकरीता दुस-या वैद्यकीय मंडळापुढे उपस्थित राहावे किंवा राहण्याची गरज नाही, हे नमूद केले पाहिजे.

(४) जेव्हा वैद्यकीय मंडळाला शंका असेल तेव्हा, पोटनियम (३) खालील प्रमाणपत्र देण्यापूर्वी अर्जदाराला जास्तीत जास्त १४ दिवसांची वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्याची आणि पुढील आशयाचे प्रमाणपत्र त्याला देण्याची मंडळ व्यवस्था करू शकेल :-

" श्री. / श्रीमती / कुमारी ..... यांनी, रजा मिळण्याबाबत शिफारशीदाखल वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्यासाठी आमच्याकडे अर्ज केला असून, असे प्रमाणपत्र देण्यापूर्वी किंवा नाकारण्यापूर्वी श्री. / श्रीमती / कुमारी..... यांना  
.....

दिवसांकरीता वैद्यकीय देखरेखीखाली ठेवणे इष्ट आहे, असे आम्हास वाटते . "

(५) जेथे मंडळाची बैठक होऊ शकेल अशा ठिकाणी अर्जदाराला उपस्थित राहणे काही काळापुरते शक्य होणार नाही असे जिल्हा शल्यचिकित्सकाने किंवा जिल्हा वैद्यकीय अधिका-याने अर्जदाराच्या प्रकृतीविषयी प्रमाणित केले असेल तर, रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी, पोटनियम (३) मध्ये विहित केलेल्या प्रमाणपत्राऐवजी, जिल्हा शल्यचिकित्सकांपेक्षा कमी दर्जा नसणा-या कोणत्याही दोन वैद्यकीय अधिक-यांनी सही केलेले प्रमाणपत्र स्वीकारू शकेल.

(६) पोटनियम (५) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जेव्हा अर्जदार रुग्णालयामध्ये आंतररुग्ण म्हणून उपचार करवून घेत असेल आणि तेथे जिल्हा शल्यचिकित्सकापेक्षा कमी दर्जा नसणारा त्याचा प्रभारी वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात राहण्याच्या किंवा आजारातून बरे होईपर्यंतच्या मुदतीसाठी रजेची शिफारस करित असेल तेव्हा, रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिकार-याने पोटनियम (२) आणि (३) मध्ये दिलेली कार्यपध्दती अनुसरण्याची गरज नाही.

(७) संबंधित शासकीय कर्मचारी त्याच्या कामावर पुन्हा रुजू होण्यास कधीच पात्र ठरणार नाही अशी वाजवी शक्यता दिसत असेल अशा प्रकरणामध्ये, वैद्यकीय अधिकारी रजा मंजूर करण्याची शिफारस करणार नाही आणि तो शासकीय कर्मचारी शासकीय सेवेकरिता कायमचा अपात्र आहे असे मत तो त्या वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये नमूद करील

(८) या नियमानुसार वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यामुळे, संबंधित शासकीय कर्मचा-याला रजेबाबतचा कोणताही हक्क प्राप्त होत नाही. असे वैद्यकीय प्रमाणपत्र रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-याकडे पाठवले जाईल व त्यावरील त्या प्राधिका-याचे आदेश प्रतीक्षाधीन असतील.

**टीप१.-** बृहन्मुंबईमध्ये पोलीस शल्यचिकित्सक, मुंबई आणि अधीक्षक / अधिष्ठाता , सेंट जॉर्ज रुग्णालय, जे.जे.रुग्णालय आणि जी. टी. रुग्णालय यांनी दिलेली आणि या संस्थांच्या मानसेवी वैद्यकीय अधिका-यांनी सही केलेली आणि अधीक्षक / अधिष्ठाता यांनी प्रतिस्वाक्षरित केलेली प्रमाणपत्रे या नियमाच्या प्रयोजनाकरीता स्वीकारता येतील. उपरोक्त रुग्णालयाचे अधीक्षक / अधिष्ठाता यांना, बृहन्मुंबईतील, इतर नोंदणीकृत वैद्यक व्यसार्थींनी दिलेल्या प्रमाणपत्रावर प्रतिस्वाक्षरी करण्याचा किंवा प्रतिस्वाक्षरी करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी अर्जदाराला आपल्यापुढे उपस्थित राहण्यास भाग पाडण्याचा अधिकार आहे.

**सूचना.-** रजा साठ दिवस किंवा त्याहून कमी मुदतीची असेल तर, अनावश्यक शब्द खोडून **नमुना ३** मधील वैद्यकीय प्रमाणपत्रातील शेवटच्या वाक्यात फेरबदल करावा. रजा साठ दिवसांहून अधिक असेल तर, वैद्यकीय प्रमाणपत्रातील शेवटचे वाक्य संपूर्णपणे खोडावे.

**टीप२.-** बृहन्मुंबई राजपत्रित दर्जाच्या महिला शासकीय कर्मचा-यांच्या बाबतीत, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, कामा व आल्बेस रुग्णालये, मुंबई यांनी सही केलेली प्रमाणपत्रे या नियमाच्या प्रयोजनाकरीता स्वीकारता येतील.

**टीप३.-** जिल्हा शल्य चिकित्सक, पुणे यांचा सहाय्यक हा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवेतील वर्ग एकचा अधिकारी असेल तर त्यांनी सही केलेले प्रमाणपत्र, या नियमाच प्रयोजनाकरीत स्वीकारता येईल.

#### **४१. अराजपत्रित शासकीय कर्मचा-यांना वैद्यकीय कारणास्तव रजा मंजूरी**

(१) अराजपत्रित शासकीय कर्मचा-याने वैद्यकीय कारणास्तव रजेकरिता केलेल्या अर्जासोबत, प्राधिकृत वैद्यकीय अधिका-याने किंवा नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीने परिशिष्ट-पाच मधील **नमुना ४** मध्ये दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले पाहिजे आणि त्यात आजाराचे स्वरूप व संभाव्य कालावधी शक्यतो स्पष्टपणे नमूद केलेला असला पाहिजे.

(२) संबंधित शासकीय कर्मचारी त्याच्या कामावर पुन्हा रुजू होण्यास कधीच पात्र ठरणार नाही अशी वाजवी शक्यता दिसत असेल अशा प्रकरणामध्ये, वैद्यकीय अधिकारी रजा मंजूर करण्याची शिफारस करणार

नाही आणि तो शासकीय कर्मचारी शासकीय सेवेकरिता कायमचा अपात्र आहे असे मत तो त्या वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये नमूद करील.

(३) रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-याला स्वेच्छानिर्णयानुसार, जिल्हा शल्यचिकित्सकापेक्षा कमी दर्जा नसेल अशा शासकीय वैद्यकीय अधिका-याला अर्जदाराची शक्य तितक्या लवकर वैद्यकीय तपासणी करण्याची विनंती करून दुसरे वैद्यकीय मत मिळवता येईल. बृहन्मुंबईतील अराजपत्रित महिला शासकीय कर्मचा-यांची तपासणी कामा व आब्लेस रुग्णालये, मुंबई येथील प्रभारी वैद्यकीय अधिका-याकडून करवून घेता येईल.

(४) आजाराबाबतची वस्तुस्थिती तसेच शिफारस केलेल्या रजेची आवश्यकता या दोन्ही संबंधातील आपले मत व्यक्त करणे हे, पोटनियम (३) मध्ये निर्देशिलेल्या शासकीय वैद्यकीय अधिका-याचे कर्तव्य असेल आणि त्याकरिता तो आपल्यासमोर किंवा त्याने नामनिर्देशित केलेल्या वैद्यकीय अधिका-यासमोर उपस्थित राहण्यास अर्जदाराला भाग पाडू शकेल.

(५) या नियमाखाली वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यामुळे संबंधित शासकीय कर्मचा-याला रजेबाबतचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही. असे वैद्यकीय प्रमाणपत्र रजा मंजूर करणा-या प्राधिका-याकडे पाठविले जाईल व त्यावरील त्या प्राधिका-याचे आदेश प्रतीक्षाधीन असतील.

(६) रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी स्वेच्छानिर्णयानुसार, एका वेळी तीन दिवसांपेक्षा अधिक नसेल एवढ्या रजेकरिता केलेल्या अर्जाच्या बाबतीत **नमुना ४** मधील वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सूट देऊ शकेल. अशी रजा परिवर्तीत रजा म्हणून समजली जाणार नाही आणि ती परिवर्तीत रजेव्यतिरिक्त इतर कोणतीही रजा म्हणून रजेच्या खाती खर्ची टाकता येईल.

#### **४२. वर्ग चारच्या शासकीय कर्मचा-याना वैद्यकीय कारणास्तव रज मंजूरी**

रजा मंजूर करणार सक्षम प्राधिकारी, वर्ग चारच्या सेवेतील शासकीय कर्मचा-याने वैद्यकीय कारणास्तव केलेल्या रजेच्या किंवा रजावाढीच्या अर्जाची पुष्ट्यार्थ, त्याला योग्य वाटेल असे प्रमाणपत्र स्वीकारू शकेल.

#### **४३. कामावर पुन्हा रुजू होण्यास पात्र ठरण्याची शक्यता नसलेल्या शासकीय कर्मचा-याला द्यावयाची रजा**

(१) (ए) जेव्हा शासकीय कर्मचारी कामावर पुन्हा रुजू होण्यास कधीच पात्र ठरण्याची वाजवी शक्यता नाही असे वैद्यकीय प्राधिका-यांनी कळवलेले असेल तेव्हा अशा कर्मचा-याला रजा नाकारलीच पाहिजे असे नाही.

(बी) रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी, देय असेल तर पुढील शर्तीवर रजा मंजूर करू शकेल :-

(एक) शासकीय कर्मचारी पुन्हा कधीही सेवेकरिता पात्र ठरणार नाही असे वैद्यकीय प्राधिकारी खात्रीपूर्वक सांगू शकत नसल्यास, एकूण जास्तीत जास्त बारा महिन्यांची रजा मंजूर करता येईल आणि अशी रजा वैद्यकीय प्राधिका-याकडे पुन्हा निर्देश केल्याशिवाय वाढवता येणार नाही.

(दोन) शासकीय कर्मचारी यापुढे सेवेकरिता संपूर्णपणे आणि कायमचा असमर्थ असल्याचे वैद्यकीय प्राधिका-याने स्पष्ट नमूद केले असेल तर, त्याचा त्याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर कर्मचा-याला रजा किंवा रजावाढ मंजूर करता येईल. मात्र, रजाखाती खर्ची घतलेल्या रजेचा कालावधी आणि वैद्यकीय प्राधिका-याच्या अहवालाच्या तारखेनंतरचा कोणताही कर्तव्य कालावधी मिळून होणारा कालावधी सहा महिन्यांहून अधिक असता कामा नये.

(२) यापुढे सेवेकरिता संपूर्णपणे आणि कायमचा असमर्थ असल्याचे वैद्यकीय प्राधिका-याने स्पष्ट नमूद केले आहे, असा शासकीय कर्मचारी.--

(ए) तो कामावर असेल तर वैद्यकीय प्राधिका-याचा अहवाल मिळाल्यानंतर सेवेसाठी रुग्ण ठरवून त्याला त्याच तारखेपासून कामातून मुक्त करण्याची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी. तथापि, त्याला पोटनियम (१) अन्वये रजा मंजूर करण्यात आलेली असेल तर, अशी रजा समाप्त झाल्यानंतर त्यास सेवेसाठी रुग्ण ठरविण्यात येईल.

(बी) जर तो अगोदरच रजेवर असेल तर, ती रजा किंवा पोटनियम (१) अन्वये कोणतीही रजावाढ मंजूर केली असल्यास ती रजावाढ समाप्त झाल्यानंतर त्यास सेवेसाठी रुग्ण ठरविण्यात येईल.

#### ४४. रजेचा प्रारंभ व समाप्ती

नियम ४५ मध्ये तरतूद केली असेल ते खेरीजकरून, ज्या दिवशी कार्यभाराचे हस्तांतरण केले जाते त्या दिवसापासून सामान्यपणे रजा सुरु होते आणि कार्यभार स्वीकारण्याचा दिवसाच्या आदल्या दिवशी ती समाप्त होते.

#### ४५. रजेला सुट्या जोडणे

(१) शासकीय कर्मचा-याची रजा ज्या दिवशी सुरु होते त्या दिवसाच्या लगतपूर्वीचा दिवस किंवा ज्या दिवशी त्याची रजा समाप्त होते त्याच्या लगेच नंतरचा दिवस सुटीचा असेल किंवा सलग येणा-या सुट्यापैकी एक दिवस असेल तेव्हा, शासकीय कर्मचा-याला अशा सुटीच्या किंवा सलग येणा-या सुट्यांच्या आधीच्या



दिवसाअखेर त्याचे कामाचे ठिकाण सोडण्यास किंवा अशा सुटीच्या किंवा सलग येणा-या सुट्यांच्या नंतरच्या दिवशी त्या ठिकाणी परत येण्यास परवानगी देता येईल:

मात्र,--

(ए) त्याची बदली किंवा कार्यभारग्रहण यांमध्ये, रोखे किंवा स्थायी अग्रिमांव्यतिरिक्त इतर रकमा ताब्यात देणे किंवा घेणे यांचा अंतर्भाव असणार नाही,

(बी) त्याच्या लवकर जाण्यामुळे, त्याचे काम पार पाडण्यासाठी दुस-या ठिकाणाहून शासकीय कर्मचा-याची तितक्याच लवकर बदली करणे भाग पडणार नाही, आणि

(सी) त्याच्या उशिरा परत येण्यामुळे, त्याच्या गैरहजेरीत काम पार पाडणा-या शासकीय कर्मचा-याची तितक्याच उशिरा दुस-या ठिकाणी बदली करणे किंवा त्या पदावर तात्पुरत्या नियुक्त केलेल्या, शासकीय सेवेतून तितक्याच उशिरा मुक्त करणे आवश्यक असणार नाही.

(२) प्रस्थान करणारा शासकीय कर्मचारी, त्याच्या ताब्यातील रकमेकरिता जबाबदार राहिल या शर्तीवर विभागप्रमुख, एखाद्या विशिष्ट प्रकरणामध्ये, पोटनियम (१) च्या परंतुकातील खंड (ए) लागू करण्यापासून सूट देऊ शकेल.

(३) रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-याने कोणत्याही प्रकरणामध्ये, अन्यथा निर्देश दिला नसेल तर --

(ए) रजेच्या अगोदर सुट्या जोडल्या असतील तर सुट्यानंतरच्या दिवशी रजा आणि तदानुषंगिक वेतन व भत्ते यांची पुनर्व्यवस्था अंमलात येईल., आणि

(बी) रजेच्या सुट्या जोडल्या असतील तेव्हा, जर त्या सुट्या जोडल्या नसत्या तर ज्या दिवशी रजा समाप्त झाली असती त्या दिवशी रजा समाप्त झाली असल्याचे मानले जाईल व त्या दिवसापासून तदानुषंगिक वेतन व भत्ते यांची पुनर्व्यवस्था अंमलात येईल.

**टीप १.-** शासकीय कर्मचा-याने रविवारी किंवा सुटीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर केलेल्या कामाच्या बदल्यात मंजूर केलेली पूरक रजा वरील प्रयोजनासाठी सुटी म्हणून मानता येईल.

**टीप २.-** एखादा शासकीय कर्मचारी अर्धा दिवस नैमित्तिक रजा घेऊन दुस-या दिवसापासून रजेवर गेल्यास त्याला, अशा रजेला अर्धा दिवसाची नैमित्तिक रजा जोडण्याची मुभा देण्यात येईल.

**४६. रजा संपण्यापूर्वी कामावर परत बोलवणे**

(१) शासकीय कर्मचा-याची रजा संपण्यापूर्वी त्याला कामावर परत बोलावण्यासंबंधीच्या सर्व आदेशांमध्ये, त्याने कामावर परत येणे वैकल्पिक आहे की, सक्तीचे आहे हे नमूद करण्यात येईल.

(२) कामावर परत येणे वैकल्पिक असेल अशा बाबतीत, शासकीय कर्मचा-यास कोणतीही सवलत मिळण्याचा हक्क असणार नाही.

(३) कामावर परत येणे सक्तीचे असेल तर अशा बाबतीत, शासकीय कर्मचा-याला --

(ए) ज्या रजेवरून परत बोलावण्यात आले आहे ती रजा भारतातील असेल तर, त्याला आदेश दिलेल्या ठिकाणी जाण्यासाठी तो ज्या तारखेला निघेल त्या तारखेपासून तो कामावर असल्याचे मानण्याचा आणि पुढीलप्रमाणे रकमा काढण्याचा त्याला हक्क असेल :-

(एक) याबाबत केलेल्या प्रवासासाठी नियमानुसार प्रवासभत्ता., आणि

(दोन) त्याला कामावर परत बोलावले नसते तर त्याने ज्या दराने रजा वेतन काढले असते त्याच दराने, तो त्याच्या पदावर रुजू होईपर्यंतच्या कालावधीतील रजा वेतन.

(बी) ज्या रजेवरून परत बोलावण्यात आले आहे ती रजा भारताबाहेरील असेल तर रजा मोजण्याच्या प्रयोजनासाठी भारतामध्ये येण्यासाठी जल प्रवासाकरिता त्याला लागलेला कालावधी हा कर्तव्य कालावधी म्हणून मानला जाण्याचा आणि पुढीलप्रमाणे रकमा मिळण्याचा त्याला हक्क असेल :-

(एक) भारतामध्ये येण्यासाठी जलप्रवासाचा कालावधी आणि तो भारतात पोचल्याच्या तारखेपासून त्याच्या पदावर रुजू होण्याच्या तारखेपर्यंतचा कालावधी यांकरिता, त्याला कामावर परत बोलावण्यात आले नसते तर ज्या दराने रजा वेतन मिळाले असते त्याच दराने रजा वेतन,

(दोन) भारतात येण्याच्या प्रवासाचा खर्च,

(तीन) त्याला परत बोलावण्यात आल्यावर भारतात येण्यासाठी तो ज्या तारखेस निघाला असेल त्या तारखेपर्यंत त्याच्या रजेचा निम्मा कालावधी किंवा तीन महिने, यांपैकी कमी असलेला कालावधी पूर्ण झालेला नसेल तर, भारतामधून बाहेर जाण्याच्या प्रवासाच्या खर्चाचा परतावा,

(चार) भारतात ज्या ठिकाणी तो पोचेल त्या ठिकाणापासून कामाच्या ठिकाणापर्यंत येण्याच्या प्रवासाकरिता त्या त्या वेळी अंमलात असलेल्या नियमानुसार प्रवासभत्ता.

**टीप.-** भारताबाहेरील रजेवरून शासकीय कर्मचा-याला परत बोलावण्याबाबतचे आदेश त्याला भारताच्या उच्च आयुक्तांच्यामार्फत अधिकृतरीत्या कळविण्यात आले पाहिजेत. परत बोलावण्याच्या आदेशांमध्ये त्याचे परत येणे हे वैकल्पिक आहे की सक्तीचे आहे, हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले पाहिजे.

## ४७. रजेवरुन परत येणे

(१) रजेवर असलेल्या शासकीय कर्मचा-यास, त्याला मंजूर करण्यात आलेल्या रजेचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी, रजा मंजूर करणा-या प्राधिका-याने तशी परवानगी दिल्याखेरीज कामावर परत येता येणार नाही.

(२) पोटनियम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, निवृत्तिपूर्व रजेवर असलेल्या शासकीय कर्मचा-यास, तो ज्या पदावरुन निवृत्तिपूर्व रजेवर गेला असेल त्या पदावर त्याची नियुक्ती करण्या-या सक्षम प्राधिका-याची संमती असल्याखेरीज, कामावर परत रुजू होण्यास प्रतिबंध करण्यात येईल.

(३) (ए) वैद्यकीय कारणास्तव रजा मंजूर करण्यात आलेल्या शासकीय कर्मचा-याने, परिशिष्ट-पाचमधील नमुना ५ मध्ये वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर करीपर्यंत, त्याला कामावर परत येता येणार नाही.

(बी) शासकीय कर्मचारी राजपत्रित अधिकारी असेल तर खंड (ए) खालील प्रमाणपत्र, पुढील प्रकरणे खेरील करुन इतर प्रकरणांत वैद्यकीय मंडळाकडून मिळवण्यात येईल :-

(एक) रजा तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी नसेल अशी प्रकरणे.

(दोन) ज्या प्रकरणांमध्ये रजा तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी असेल किंवा तीन महिने अथवा त्याहून कमी असलेली रजा तीन महिन्यांच्या वर वाढविण्यात आली असेल आणि मूळ प्रमाणपत्र किंवा रजावाढीचे प्रमाणपत्र देताना वैद्यकीय मंडळाने असे नमूद केले असेल की, शासकीय कर्मचा-याने स्वास्थ्य प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दुस-या वैद्यकीय मंडळापुढे हजर राहण्याची आवश्यकता नाही, तर ती प्रकरणे.

(सी) खंड (बी) खाली येणा-या प्रकरणांमध्ये प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी अथवा त्याच दर्जाचा एखादा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र मिळवावे.

(डी) अराजपत्रित शासकीय कर्मचा-याच्या बाबतीत, रजेवरुन परत आल्यानंतर त्याला ज्या प्राधिका-याच्या नियंत्रणाखाली नेमण्यात येईल तो प्राधिकारी आपल्या स्वेच्छानिर्णयानुसार, एखद्या नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीने सही केलेले प्रमाणपत्र स्वीकारू शकेल.

(४) (ए) रजेवरुन परत येणा-या शासकीय कर्मचा-यास, तो रजेवर जाण्यापूर्वी त्याने जे पद धारण केले असेल त्या पदावर एक नित्याची बाब म्हणून रुजू होण्यासंबंधी स्पष्ट आदेश नसतील तर, अशा पदावर रुजू होण्याचा हक्क असणार नाही.

(बी) असा शासकीय कर्मचारी, रजेवरुन परत आल्यानंतर रजा मंजूर करण्या-या प्राधिका-याला अथवा रजा मंजूरीच्या आदेशामध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्राधिका-याला कामावर परत आल्याचे कळवील व आदेशांची प्रतीक्षा करील.

**टीप१ .-** पूर्वी क्षयरोग झालेल्या कर्मचा-यासाठी कमी श्रमाच्या कामाची शिफारस करणा-या स्वास्थ प्रमाणपत्राच्या आधारे त्याला कामावर रुजू होण्याची परवानगी देता येईल.

**टीप२ .-** शासकीय कर्मचारी रजेवरुन परत येईल व कार्यभार सुपूर्द करण्यासाठी कार्यभार मुक्त करावयाचे कर्मचारी योग्यवेळी मुख्यालयाच्या ठिकाणी हजर राहतील या अपेक्षेने सक्षम प्राधिका-याने योग्य ती व्यवस्था केली पाहिजे.

#### **४८. रजा संपल्यानंतरची अनुपस्थिती**

(१) रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-याने रजा वाढवून दिली असल्याखेरीज जो शासकीय कर्मचारी रजा संपल्यानंतर अनुपस्थित राहिल त्यास, अशा अनुपस्थितीच्या कालावधीसाठी रजा वेतन मिळण्याचा हक्क असणार नाही आणि तो कालावधी देय असेल तेवढी अर्धवेतनी रजा आहे असे समजून त्याच्या रजाखाती खर्ची घालण्यात येईल आणि अशा देय रजेपेक्षा अधिक असलेला कालावधी असाधारण रजा असल्याचे समजण्यात येईल.

(२) रजा संपल्यानंतर बुद्धिपुरस्पर कामावर अनुपस्थित राहणारा शासकीय कर्मचारी शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र ठरेल.

#### **४९. रजा संपून कामावर रुजू होईपर्यन्तचा अनुपस्थिती काळ**

रजा ज्या दिवशी संपेल तो दिवस आणि शासकीय कर्मचारी ज्या दिवशी कामावर रुजू होईल तो दिवस यांच्या दरम्यानचा संपूर्ण कालावधी (रविवार व सुट्या धरुन) अनुपस्थिती काळ असल्याचे मानण्यात येईल.

-----

## प्रकरण पाच - देय व अनुज्ञेय रजेचे प्रकार

५०. दिर्घ सुटी विभागांव्यतिरिक्त अन्य विभागांमध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचा-यांसाठी अर्जित रजा

(१) \*(ए) दीर्घ सुटी विभागांव्यतिरिक्त अन्य विभागांमध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचा-यास कर्तव्यार्थ व्यतीत केलेल्या कालावधीच्या १/११ एवढ्या प्रमाणात अर्जित रजा मिळण्याचा हक्क असेल.

\* (बी) जेव्हा शासकीय कर्मचा-यास देय असलेली अर्जित रजा १८० दिवस एवढी होईल तेव्हा खंड (ए) अनुसार अशी रजा अर्जित होणे बंद होईल.

(सी) कायम सेवेत नसलेल्या एखाद्या शासकीय कर्मचा-यास सेवा खंडित न होता एखाद्या स्थायी पदावर कायमपणे नियुक्त केले जाते तेव्हा त्याची पूर्वीची सेवा त्याने कायम सेवेतील शासकीय कर्मचारी म्हणून केलेली असती तर, त्याला जेवढी अर्जित रजा अनुज्ञेय झाली असती तेवढी रजा त्याच्या रजा खाती जमा करण्यात येईल.

टीप १ - ऑक्टोबर १९७४ पूर्वी म्हणजेच जेव्हा अशी रजा अर्जित होण्याचे प्रमाण कर्तव्यार्थ व्यतीत केलेल्या कालावधीच्या १/२२ एवढे होते तेव्हा ज्या शासकीय कर्मचा-यांची पहिल्या वर्षाच्या कोणत्याही भागातील सेवा अस्थायी स्वरूपाची होती अशा शासकीय कर्मचा-याला या खंडामधील तरतुदी लागू होतील.

(डी) स्वीयेतर सेवेमध्ये व्यतीत केलेला कालावधी हा, अशा कालावधीबद्दल रजा वेतनाचे अंशदान देण्यात येत असेल तर, या नियमाच्या प्रयोजनासाठी कर्तव्य कालावधी म्हणून समजण्यात येईल.

(२) नियम १० आणि या नियमाचे पोटनियम (१) आणि (३) यांच्या तरतुदींस अधीन राहून, एकावेळी १२० दिवस एवढीच कमाल अर्जित रजा मंजूर करता येईल.

(३) वर्ग एक किंवा वर्ग दोनच्या सेवेमधील शासकीय कर्मचा-याला १२० दिवसांपेक्षा अधिक परंतु \* १८० दिवसांपेक्षा अधिक नसेल एवढी अर्जित रजा मंजूर करता येईल. परंतु अशाप्रकारे मंजूर केलेल्या रजेचा संपूर्ण कालावधी अथवा त्याचा कोणताही भाग भारत, बांगला देश, भूतान, ब्रम्हदेश, श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तान या देशाबाहेर व्यतीत केलेला असावा.

---

\*अधिसूचना क्र. अरजा - २४८८/३९५/सेवा-९, दिनांक ९.११.१९९० द्वारे नियम ५० खालील पोटनियम (१) चा खंड (ए) व (बी) तसेच खंड (३) मधील '१८०' ही संख्या दिनांक १.१.१९९१ पासून बदलण्यात आली आहे.

मात्र, या पोटनियमाखाली १२० दिवसांपेक्षा अधिक अर्जित रजा मंजूर करण्यात आली असेल तर अशा रजेचा भारतामध्ये व्यतीत केलेला एकूण कालावधी वर नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक होता कामा नये.

**अपवाद.-** या नियमांखाली अनुज्ञेय असलेली अर्जित रजा, ही क्षयरोग रजा किंवा रुग्णालयीन रजा यासारख्या विशेष प्रकारच्या रजांना जोडण्यात आली असेल तेव्हा नियत कालावधी या नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या अर्जित रजेच्या मर्यादा लागू करण्यासाठी निवृत्तिपूर्व रजा असल्याचे समजण्यात येणार नाही.

### **\*५१. अर्जित रजेची गणना**

(१) नियम ५० च्या पोटनियम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या अर्जित रजेची गणना करताना प्रत्यक्षात केलेल्या कामाचे दिवस प्रथम मोजण्यात यावेत आणि त्यास १/११ ने गुणल्यानंतर येणा-या गुणाकारावरून पूर्ण व दिवस दिवसांचा भाग स्पष्ट दर्शवावा.

(२) रजा अर्जित होण्याच्या प्रमाणात बदल झाल्यास अर्जित रजेमधील अपूर्णाक वगळण्यात येईल व अर्धा आणि त्याहून अधिक असलेला अपूर्णाक एक पूर्ण दिवस असल्याचे समजण्यात येईल.

### **५२. दीर्घ सुटी विभाग**

दीर्घ सुटी विभाग म्हणजे, ज्या विभागाला किंवा विभागाच्या भागाला नियमित दीर्घ सुट्यादिल्या जातात आणि त्या दीर्घ सुटीच्या कालावधीत तेथील सेवेत असलेल्या कर्मचा-यास कामावर गैरहजर राहण्याची परवानगी असते असा, परिशिष्ट-दोनमध्ये नमूद केलेल्या मर्यादेच्या आणि अपवादांच्या अधीन असलेला विभाग किंवा विभागाचा भाग.

### **५३. दोन नेमणुका धारण करणारा शासकीय कर्मचारी**

दोन नेमणुका धारण करणारा शासकीय कर्मचारी हा त्यापैकी एक नेमणूक दीर्घ सुटी विभागात धारण करीत असेल आणि दुसरी नेमणूक दीर्घ सुटी विभागात धारण करीत नसेल तर तो दीर्घ सुटी विभागात सेवा करीत असल्याचे मानले जाणार नाही.

---

\*अधिसूचना क्र.अरजा-२४८८-३९५/सेवा-९,दिनांक१.११.१९९० द्वारे नियम ५१ दि.१.१.१९९१ पासून बदलण्यात आला आहे.

### **५४. दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या व्यक्तींसाठी अर्जित रजा**

(१) दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचा-याला, कोणत्याही वर्षामध्ये त्याने पूर्ण दीर्घ सुटी घेतली असेल तर, त्या वर्षामध्ये केलेल्या कामाच्या संबंधात कोणतीही अर्जित रजा मिळण्याचा हक्क असणार नाही.

(२) (ए) कोणत्याही एका वर्षाच्या संबंधात शासकीय कर्मचा-याने दीर्घ सुटीपैकी काही भागाचा लाभ घेतला असेल तर त्या वर्षाच्या संबंधात त्याला त्याने लाभ न घेतलेल्या भागातील दिवसांचे संपूर्ण दीर्घ सुटीशी जे प्रमाण असेल त्या प्रमाणात ३० दिवसांपैकी ची अर्जित रजा घेण्याचा हक्क असेल :

मात्र, कायम सेवेत नसलेल्या शासकीय कर्मचा-याला त्याच्या सेवेच्या पहिल्या वर्षाच्या संबंधात अशी कोणतीही रजा अनुज्ञेय असणार नाही.

(बी) जर एखाद्या वर्षी शासकीय कर्मचारी कोणतीही दीर्घ सुटी घेत नसेल तर त्याला त्या वर्षाच्या संबंधात नियम ५० अन्वये अर्जित रजा अनुज्ञेय असेल.

**स्पष्टीकरण.-** या नियमाच्या प्रयोजनासाठी "वर्ष" या संज्ञेचा अर्थ,कॅलेंडर वर्ष असा नसून दीर्घ सुटी विभागातील बारा महिन्यांचे प्रत्यक्ष काम असा लावण्यात येईल.

**टीप१.-** दीर्घ सुटी मिळण्याचा हक्क असलेल्या शासकीय कर्मचा-याला, वरिष्ठ प्राधिका-याच्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशान्वये अशी दीर्घ सुटी किंवा अशा दीर्घ सुटीचा भाग सोडून देण्यास भाग पाडले नसेल तर, त्याने दीर्घ सुटीचा किंवा दीर्घ सुटीच्या भागाचा लाभ घेतला आहे असे मानण्यात येईल. मात्र, त्याला अशा आदेशान्वये दीर्घ सुटीपैकी पंधरा दिवसांहून अधिक दिवसांचा लाभ घेण्यास प्रतिबंध करण्यात आला असेल तर त्याने दीर्घ सुटीचा कोणत्याही भागाचा लाभ घेतलेला नाही, असे मानण्यात येईल.

**टीप२.-** दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचा-याने पूर्ण वर्षभर काम करण्यापूर्वी रजा घेतली असेल तर, रजेवर जाण्यापूर्वी त्याने ज्या कालावधीत प्रत्यक्ष काम केलेले असेल त्या कालावधीत येणा-या दीर्घ सुट्यांच्या संदर्भात नव्हे तर, कामाचे पूर्वीचे वर्ष पूर्ण होईल त्या तारखेस सुरु होणा-या वर्षामध्ये येणा-या दीर्घ सुट्यांच्या संदर्भात त्याला अनुज्ञेय असलेल्या अर्जित रजेची गणना करण्यात येईल.

(३) या नियमांखालील कोणत्याही प्रकारच्या रजेबरोबर दीर्घ सुटी घेता येईल किंवा दीर्घ सुटीला जोडून कोणतीही रजा घेता येईल:

मात्र, दीर्घ सुटी आणि तिला जोडून घेतलेली अर्जित रजा - मग ती अर्जित रजा दुस-या रजेबरोबर अथवा अशा रजेला घेतलेली असो वा नसो - यांचा एकूण कालवधी शासकीय कर्मचा-याला नियम ५० खाली एकावेळी देय आणि अनुज्ञेय असलेल्या रजेपेक्षा अधिक होता कामा नये.

आणखी असे की, दीर्घ सुटी व अर्जित रजा आणि परिवर्तित रजा जोडून होणारा एकूण कालावधी २४० दिवसांपेक्षा अधिक होता कामा नये.

**५५. दीर्घ सुटी विभागातील शासकीय कर्मचा-यास त्याच्या स्वतःच्या खर्चाने परत बोलावणे**

दीर्घ सुटी विभागात काम करणा-या शासकीय कर्मचा-यास रजेच्या मागे किंवा पुढे, दीर्घ सुटी जोडून घेण्याची परवानगी देऊन रजा मंजूर केलेली असेल ते खेरीज करून जेव्हा असा शासकीय कर्मचारी अशा दीर्घ सुटीच्या कालावधीत आपले कामाचे ठिकाण सोडून जातो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या खर्चाने परत कामावर बोलवण्यास पात्र असतो.

#### ५६. दीर्घ सुटी न घेतल्यासंबंधीचे प्रमाणपत्र लेखापरीक्षा अधिका-यास सादर करणे

शासकीय कर्मचारी खाली निर्दिष्ट केलेल्या सर्वसाधारण वर्गापैकी कोणत्याही एका वर्गामध्ये येत नसेल तर, त्याने दीर्घ सुटी अथवा त्या सुटीपैकी काही भागाचा लाभ घेतलेला नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र त्याच्या विभागप्रमुखाच्या आदेशाच्या प्रतीसह लेखापरीक्षा अधिका-याला सादर करणे, हे संबंधित शासकीय कर्मचा-याचे कर्तव्य असेल.

टीप.- शासनाच्या सर्वसाधारण आदेशान्वये पुढील शासकीय कर्मचा-यांनी दीर्घ सुटीच्या संपूर्ण कालावधीत आपली कर्तव्ये पार पाडणे आवश्यक आहे :-

(एक) प्रशिक्षण घेणारे न्यायिक अधिकारी.,

(दोन) जिल्हा न्यायालयाचा मुख्य लिपिक, शिरस्तेदार किंवा नाझर.

#### ५७. दीर्घ सुटी अंशतः घेण्यास शासकीय कर्मचा-यास प्रतिबंध

बदली झाल्यामुळे अंशतः दीर्घ सुटी घेण्यास प्रतिबंध केलेल्या शासकीय कर्मचा-याच्या बाबतीत, बदलीमुळे दीर्घ सुटीपैकी जेवढ्या कालावधीची सुटी घेण्यास प्रतिबंध केला असेल त्या कालावधीमध्ये नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या पूर्ण पदग्रहण अवधीची भर न घालता एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणापर्यंतच्या प्रवासात प्रत्यक्ष व्यतीत केलेल्या अवधीची भर घालण्यात यावी.

#### ५८. दीर्घ सुटी विभागातील सेवेचा कालावधी, त्या विभागातून दीर्घ सुटी नसलेल्या विभागात बदली झाल्यानंतर समाप्त होणे

(१) जेव्हा एखाद्या शासकीय कर्मचा-याची बदली, दीर्घ सुटी विभागामधून दीर्घ सुटी नसलेल्या विभागात होते तेव्हा, त्याने घेतलेली शेवटची दीर्घ सुटी संपल्यापासून त्याचा पूर्वीच्या विभागातील सेवेचा कालावधी समाप्त झाल्याचे समजण्यात येईल.



(२) जेव्हा एखाद्या शासकीय कर्मचा-याची बदली, दीर्घ सुटी नसलेल्या विभागामधून दीर्घ सुटी विभागात होते तेव्हा, दीर्घ सुटी विभागात तो ज्या तारखेस रुजू होईल त्या तारखेपासून त्याचा तेथील सेवेचा कालावधी सुरु झाल्याचे मानण्यात येईल.

**टीप.-** दीर्घ सुटीच्या कालावधीत दीर्घ सुटी नसलेल्या विभागात बदली झालेल्या शासकीय कर्मचा-याच्या बाबतीत या नियमातील पोटनियम (१) मध्ये येणा-या " त्याने घेतलेली शेवटची दीर्घ सुटी" या शब्दांचा अर्थ त्याने पूर्णतः किंवा अंशतः घेतलेल्या शेवटच्या दीर्घ सुटीच्या संबंधात असल्याप्रमाणे लावण्यात येईल.

**५९. दीर्घ सुटी विभागातील शासकीय कर्मचा-याने पूर्वसूचना न देता राजीनामा दिल्यास त्याला वेतन मिळण्याचा हक्क नसणे.**

(१) नियमित दीर्घ सुट्या असलेल्या विभागात केवळ हंगामी नेमणुकीवर असलेला शासकीय कर्मचारी, दीर्घ सुटीनंतर त्याच्या कार्यालयाचे कामकाज पुन्हा सुरु होईल त्या दिवसापासून कोणतीही पूर्वसूचना न देता राजीनामा देईल, तर त्याला दीर्घ सुटीच्या कालावधीतील कोणतेही वेतन मिळण्याचा हक्क असणार नाही. त्याचप्रमाणे, नियमित दीर्घ सुट्या असलेल्या विभागाच्या सेवेत असलेला शासकीय कर्मचारी, दीर्घ सुटीच्या प्रारंभाच्या केवळ एक किंवा दोन दिवस आगोदर असाधारण रजेवरून परत येऊन कामावर रुजू होईल आणि दीर्घ सुटी संपल्यावर त्याचे कार्यालय पुन्हा सुरु झाल्यानंतर कामावर परत न येता तो पुन्हा असाधारण रजेवर जाईल तर, त्याला दीर्घ सुटीच्या कालावधीचे वेतन मिळण्याचा हक्क असणार नाही.

(२) शासकीय माध्यमिक शाळेतील शिक्षक किंवा शासकीय महाविद्यालयातील सहायक अधिव्याख्याता, स्थानापन्न म्हणून काम करीत असेल किंवा एखाद्या कायम रिक्त पदाऐवजी निर्माण केलेले तात्पुरते पद धारण करीत असेल तेव्हा त्याला दीर्घ सुटी सुरु होण्यापूर्वी नुकतेच कमी करण्यात आले असल्यास आणि संबंधित शैक्षणिक वर्षात त्याची आधीच कमीत कमी आठ महिन्यांची सेवा झाली असल्यास दीर्घ सुटीच्या कालावधीचे वेतन मंजूर करता येईल.

**६०. अर्धवेतनी रजा.**

(१) \* (ए) शासकीय कर्मचा-यास त्याने सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक वर्षासाठी २० दिवसांची अर्धवेतनी रजा मिळण्याचा हक्क असेल.

(बी) वरील खंड (ए) खाली देय होणारी रजा वैद्यकीय प्रमाणपत्रांवर अथवा खाजगी कामासाठी देता येईल :

मात्र, कायम सेवेत नसलेला शासकीय कर्मचारी रजा संपल्यानंतर कामावर परत येईल असे रजा मंजूर करणा-या प्राधिका-यास सकारण वाटत नसेल तर, अशा शासकीय कर्मचा-याला अर्धवेतनी रजा मंजूर करता येणार नाही. परंतु, शासकीय कर्मचारी आणखी सेवा करण्यास पूर्णपणे व कायमचा असमर्थ झाला आहे असे वैद्यकीय प्राधिका-याने घोषित केले असेल तर त्याला अर्धवेतनी रजा मंजूर करता येईल

\*\* (२) एखादा शासकीय कर्मचारी सेवेचे वर्ष ज्या दिवशी पूर्ण करील त्या दिवशी तो रजेवर असल्यास, त्याला कामावर परत रुजू न होता अर्धवेतनी रजा मिळण्याचा हक्क असेल. जेव्हा निलंबनाचा कालावधी हा 'निलंबन कालावधी' म्हणून समजण्यात येतो तेव्हा तो अर्धवेतनी रजेच्या प्रयोजनासाठी सेवेची पूर्ण वर्षे मोजतांना वगळण्यात यावा.

### ६१. परिवर्तित रजा

(१) शासकीय कर्मचा-यास, त्याला देय असलेल्या अर्धवेतनी रजेच्या निम्मे परिवर्तित रजा, पुढील शर्तीच्या अधीन राहून वैद्यकीय प्रमाणपत्रावर मंजूर करता येईल :-

(ए) शासकीय कर्मचारी रजा संपल्यानंतर कामावर परत रुजू होण्याची वाजवी शक्यता आहे, अशी रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-याची खात्री पटली पाहिजे.

(बी) परिवर्तित रजा मंजूर करण्यात येईल तेव्हा अशा रजेच्या दुप्पट दिवस देय अर्धवेतनी रजेच्या खाती खर्ची टाकण्यात येतील.

---

\* अधिसूचना क्रमांक अरजा -२४८८/३९५/सेवा-९, दिनांक १.११.१९९० द्वारे नियम ६० खालील पोट-नियम (१) चा खंड(ए) दि. १.१.१९९१ पासून अंमलात आला आहे.

\*\* अधिसूचना क्रमांक अरजा -२४८८/३९५/सेवा-९, दिनांक १.११.१९९० अन्वये नियम ६० खालील पोट-नियम (२) दिनांक १.११.१९९१ पासून वगळण्यात आला आहे.

(सी) शासकीय कर्मचा-याने राजीनामा दिल्यास किंवा तो स्वेच्छेने सेवानिवृत्त झाल्यास, परिवर्तित रजेच्या काळात काढलेले रजा वेतन आणि अर्धवेतनी रजेच्या काळात अनुज्ञेय असलेले वेतन, यामधील फरकाची रक्कम परत करण्यात येईल अशी कबुली, रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी त्या शासकीय कर्मचा-याकडून येईल.

(२) रजा मंजूर करणा-या प्राधिका-याला लोकहितासाठी म्हणून प्रमाणित केलेल्या एखाद्या मान्यताप्राप्त पूर्णकालीन किंवा अंशकालीन शिक्षणक्रमासाठी आणि अंतिम परीक्षेची तयारी करण्याकरिता

देखील सेवेच्या संपूर्ण कालावधीत कमाल ९० दिवस इतकी परिवर्तित रजा (वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल न करता) मंजूर करता येईल.

(३) परिवर्तित रजा मंजूर करण्यात आली असेल अशा शासकीय कर्मचा-याच्या बाबतीत, त्याने सेवेचा राजीनामा दिल्यास अथवा त्याला त्याच्या विनंतीवरून कामावर परत रुजू न होता स्वेच्छेने सेवानिवृत्त होण्यास परवानगी दिल्यास परिवर्तित रजा ही अर्धवेतनी रजा असल्याचे समजण्यात येईल आणि परिवर्तित रजेचे रजा वेतन आणि अर्धवेतनी रजेचे रजा वेतन यांमधील फरकाची रक्कम वसूल करण्यात येईल.

परंतु, शासकीय कर्मचारी रुग्णावस्थेमुळे आणखी सेवा करण्यास असमर्थ झाल्याकारणाने सेवानिवृत्त होत असेल अथवा मृत्यू पावला असेल तर, अशी कोणतीही वसुली करण्यात येणार नाही.

**टीप .-** शासकीय कर्मचा-याला अर्जित रजा देय असली तरीही त्याच्या विनंतीवरून त्याला परिवर्तित रजा मंजूर करता येईल.

## **६२. अनर्जित रजा**

(१) निवृत्तिपूर्व रजा वगळून, इतर बाबतीत कायम सेवेतील शासकीय कर्मचा-याला पुढील शर्तीच्या अधीन राहून अनर्जित रजा मंजूर करता येईल :-

(ए) शासकीय कर्मचारी रजा संपल्यानंतर कामावर परत रुजू होण्याची वाजवी शक्यता आहे, अशी रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-याची खात्री पटलेली असावी.,

(बी) त्यानंतर जेवढी अर्धवेतनी रजा अर्जित होण्याची शक्यता असेल त्या मर्यादेपर्यंत अनर्जित रजा असावी.,

(सी) संपूर्ण सेवेच्या कालावधीतील अनर्जित रजा कमाल ३६० दिवसापर्यंत मर्यादित असावी. त्यापैकी वैद्यकीय प्रमाणपत्राखेरीज अन्य कारणास्तव एकावेळी जास्तीत जास्त ९० दिवस आणि सर्व मिळून जास्तीत जास्त १८० दिवस इतकी रजा असू शकेल.,

(डी) शासकीय कर्मचा-याची जेवढी अर्धवेतनी रजा त्यानंतर अर्जित होईल त्या रजेच्या खाती अनर्जित रजा खर्ची टाकण्यात यावी.,

(ई) शासकीय कर्मचा-याने राजीनामा दिल्यास किंवा कामावर परत रुजू न होता तो स्वेच्छेने सेवानिवृत्त झाल्यास, त्याला देण्यात आलेले रजा वेतन तो परत करील अशी कबुली रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी, त्या शासकीय कर्मचा-याकडून घेईल.

(२) (ए) अनर्जित रजा मंजूर करण्यात आली असेल अशा शासकीय कर्मचा-याच्या बाबतीत, त्याने सेवेचा राजीनामा दिल्यास अथवा त्याच्या विनंतीवरून त्याला कामावर परत रुजू न

होता स्वेच्छेने सेवानिवृत्त होण्याची परवानगी दिली असल्यास, त्याची अनर्जित रजा ज्या तारखेस सुरु झाली असेल त्या तारखेपासून सेवानिवृत्ती अथवा राजीनामा अंमलात येईल आणि अशी रजा रद्द करण्यात येऊन त्याला दिलेल्या रजा वेतनाची वसुली करण्यात येईल.

(बी) अनर्जित रजा घेतलेला शासकीय कर्मचारी कामावर परत रुजू होईल परंतु, अशी रजा अर्जित करण्यापूर्वी तो सेवेचा राजीनामा देईल किंवा सेवानिवृत्त होईल तर, त्यानंतर त्याची जेवढी रजा अर्जित झालेली नसेल तेवढ्या रजेचे रजा वेतन परत करण्यास तो जबाबदार राहील:

मात्र, शासकीय कर्मचा-यास रुग्णावस्थेमुळे आणखी सेवा करण्यास तो असमर्थ झाल्याकारणाने सेवानिवृत्त केले असेल अथवा त्याचे वय ५०/५५ एवढे झाल्यामुळे सक्तीने सेवानिवृत्त केले असेल किंवा त्याचा मृत्यू झाला असेल तर खंड (ए) किंवा खंड (बी) अनुसार रजा वेतनाची वसुली करण्यात येणार नाही

### ६३. असाधारण रजा

(१) शासकीय कर्मचा-याला पुढील विशेष परिस्थितीत असाधारण रजा मंजूर करता येईल :-

(ए) अन्य कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल तेव्हा.,

(बी) अन्य रजा अनुज्ञेय असेल परंतु शासकीय कर्मचारी त्याला असाधारण रजा मंजूर करण्यात यावी असा लेखी अर्ज करील तेव्हा.

(२) एखाद्या प्रकरणातील अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने अन्यथा निर्धारित केले नसेल तर कायम सेवेत नसलेल्या कोणत्याही शासकीय कर्मचा-याला पुढील मर्यादेहून अधिक अशी असाधारण रजा कोणत्याही एका वेळी मंजूर करण्यात येणार नाही :-

(ए) तीन महिने.,

(बी) सहा महिने., मात्र या नियमानुसार खंड (ए) खालील तीन महिने असाधारण रजा धरून ज्या प्रकारची रजा देय आणि अनुज्ञेय असेल ती रजा संपण्याचा तारखेस शासकीय कर्मचा-याची तीन वर्षांची संतत सेवा संपूर्ण झाली असली पाहिजे आणि या नियमानुसार आवश्यक असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र अशा रजेसाठी त्याने केलेल्या अर्जासोबत जोडलेले असले पाहिजे.,

(सी) बारा महिने., मात्र, यथास्थिति जिल्हा शल्यचिकित्सकाने किंवा शासकीय रुग्णालयाच्या अधीक्षकाने प्रमाणित केल्याप्रमाणे आजारपणामुळे शासकीय कर्मचा-याला असाधारण रजा आवश्यक असेल तर, वरील पोटनियम (२) च्या (ए) आणि (बी) खालील असाधारण रजा धरून या नियमानुसार देय व अनुज्ञेय असलेली रजा संपण्याच्या तारखेस त्याची पाच वर्षांची संतत सेवा पूर्ण झालेली असली पाहिजे.,

(डी) **बारा महिने.**, मात्र एक वर्षाची संतत सेवा पूर्ण झाली असेल असा शासकीय कर्मचारी, कर्करोगासाठी किंवा मानसिक आजारासाठी अशा रोगावर उपचार करणा-या मान्यताप्राप्त संस्थेमध्ये किंवा मानसिक आजारासाठी अशा रोगावर उपचार करणा-या मान्यताप्राप्त संस्थेमध्ये किंवा जिल्हा शल्यचिकित्सकाकडून किंवा विशेषज्ञाकडून उपचार करून घेत असला पाहिजे.,

(ई) **अठरा महिने.**, मात्र एक वर्षाची संतत सेवा पूर्ण केलेला कर्मचारी---

(एक) फुफ्फुसाचा क्षयरोग किंवा क्षयरोगमूलक फुफ्फुसावरणदाह (प्ल्यूरिसी) यासाठी मान्यताप्राप्त आरोग्यधामात उपचार करवून घेत असला पाहिजे,

**टीप--** शासकीय कर्मचा-यास फुफ्फुसांचा क्षयरोग किंवा क्षयरोगजन्य फुफ्फुसावरणदाह (प्ल्यूरिसी) झालेला असेल तो आपल्या संबंधित राज्य प्रशासकीय वैद्यकीय अधिका-यांकडून त्यावर औषधोपचार करवून घेत असेल आणि त्या विशेषज्ञाकडून तो उपचार करून घेत असल्याबद्दलचे व शिफारस केलेली रजा संपल्यानंतर तो बरा होण्याची वाजवी शक्यता असल्याचे त्या विशेषज्ञाच्या सहीचे प्रमाणपत्र त्या कर्मचा-याने सादर केले असेल तर, त्यालाही अठरा महिन्यांच्या असाधारण रजेची सवलत अनुज्ञेय आहे.

(दोन) शरीराच्या अन्य कोणत्याही भागाच्या क्षयरोगावर अर्हताप्राप्त क्षय रोग विशेषज्ञ किंवा जिल्हा शल्यचिकित्सक यांकडून उपचार करवून घेत असला पाहिजे.,

किंवा

(तीन) कुष्ठरोगासाठी एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेमध्ये अथवा जिल्हा शल्यचिकित्सकाकडून, अथवा आरोग्य सेवा संचालकांनी खास रुग्णालय म्हणून मान्यता दिलेल्या कुष्ठरोग रुग्णालयातील विशेषज्ञाकडून, उपचार करवून घेत असला पाहिजे.,

(एफ) **चोवीस महिने.**, मात्र लोकहितार्थ म्हणून प्रमाणित केलेल्या अभ्यासक्रमासाठी रजा आवश्यक असेल अशा बाबतीत संबंधित शासकीय कर्मचा-याची वरील पोटनियम (२) च्या खंड (ए) खालील तीन महिन्यांची असाधारण रजा धरून या नियमानुसार देय व अनुज्ञेय असलेली रजा संपण्याच्या तारखेस तीन वर्षाची संतत सेवा संपूर्ण झालेली असली पाहिजे.

(३) (ए) पोटनियम (२) च्या खंड (एफ) मध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदी शिथिल करून शासकीय कर्मचा-यास असाधारण रजा मंजूर करण्यात आली असल्यास अशी रजा संपल्यानंतर तो कामावर परत येत नसेल अथवा कामावर परत, आल्यानंतर तीन वर्षांचा कालावधी समाप्त होण्यापूर्वीच सेवा सोडून जात असेल तेव्हा, त्याला अशा रजेच्या कालावधीमध्ये शासनाने केलेल्या प्रत्यक्ष खर्चाची आणि अन्य कोणत्याही

अभिकरणाद्वारे करण्यात आलेल्या खर्चाची त्यावरील व्याजासह शासनाला परतफेड करण्याची कबुली देणारे बंधपत्र परिशिष्ट-पाच मधील **नमुना ६** मध्ये करून द्यावे लागेल.

(बी) शासकीय र्मचा-याच्या समान दर्जाचे अथवा त्याच्यापेक्षा वरचा दर्जा असलेले दोन स्थायी शासकीय कर्मचारी या बंधपत्राच्या पुष्ट्यर्थ जामीन म्हणून राहतील.

(४) शासनाकडून वेळोवेळी अधिसूचित करण्यात येतील अशा केंद्रांमध्ये परीक्षापूर्व प्रशिक्षण पाठ्यक्रमास हजर राहण्याकरता अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या शासकीय कर्मचा-यांना, पोटनिमय (२) च्या तरतुदी शिथिल करून विभाग प्रमुख असाधारण रजा मंजूर करू शकेल.

(५) असाधारण रजेच्या दोन कालावधीमध्ये दीर्घ सुटीचा कालावधी किंवा अन्य कोणत्याही प्रकारची रजा येत असेल तर, पोटनिमय (२) च्या प्रयोजनासाठी हे दोन कालावधी असाधारण रजेचा एक अखंड कालावधी असल्याचे समजण्यात येईल.

(६) रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी रजेशिवाय असलेल्या अनुपस्थितीच्या कालावधीचे भूतलक्षी प्रभावाने असाधारण रजेत परिवर्तन करू शकेल.

#### **६४. परिवीक्षाधीन कर्मचारी, परिवीक्षेवरील कर्मचारी आणि शिकाऊ उमेदवार यांची रजा**

(१) (ए) एखाद्या परिवीक्षाधीन कर्मचाऱ्यास, जणू काही त्याने आपले पद परिवीक्षेव्यतिरिक्त कायमरीत्या धारण केले होते असे समजून या नियमांनुसार रजा मिळण्याचा हक्क असेल.

(बी) जर कोणत्याही कारणास्तव परिवीक्षाधीन कर्मचाऱ्याची सेवा समाप्त करण्याचे ठरविले असेल तर, त्याला जी कोणतीही रजा मंजूर करता येईल ती रजा--

(एक) अगोदरच मंजूर केलेला किंवा वाढवलेला परिवीक्षेचा कालावधी ज्या तारखेस समाप्त होत असेल त्या तारखेच्या पुढे जाणार नाही, किंवा

(दोन) त्याची नियुक्ती करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याच्या आदेशानुसार त्याची सेवा ज्या अगोदरच्या तारखेस समाप्त करण्यात आली असेल त्या तारखेच्या पुढे जाणार नाही.

(२) एखाद्या पदावर परिवीक्षेवर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यास या नियमांनुसार रजा मिळण्याचा हक्क असेल.

**टीप.--** नोंदणी विभागातील उपनिबंधकाच्या पदांवरील परिवीक्षाधीन कर्मचारी कोणत्याही रजेस पात्र असणार नाहीत. परंतु, परिवीक्षाधीन कर्मचारी त्यानंतर कायम झाल्यास त्याचा परिवीक्षेचा कालावधी कर्तव्य कालावधी म्हणून हिशेबात घेतला जाईल.

(३) शिकाऊ उमेदवारास--

(ए) शिकाऊ उमेदवारीच्या कोणत्याही वर्षात, जास्तीत जास्त ३० दिवसांपर्यन्त वैद्यकीय कारणास्तव अर्धवेतनाइतक्या रजा वेतनावरील रजा मिळण्याचा हक्क असेल,

(बी) नियम ६३ अनुसार असाधारण रजा मिळण्याचा हक्क असेल.

**टीप--** कोणत्याही विभागात शिकाऊ उमेदवार म्हणून नेमणूक झाल्याच्या तारखेस शासकीय कर्मचाऱ्याच्या खाती जमा असलेली रजा, त्याच्या शिकाऊ उमेदवारीचा कालावधी समाप्त झाल्यानंतर त्याची कोणत्याही पदावर नेमणूक झाल्यावर पूढे हिशेबात घेतली जाईल.

#### **६५. सेवानिवृत्तीनंतर पुनर्नियुक्त झालेली व्यक्ती**

(१) सेवानिवृत्तीनंतर पुनर्नियुक्त झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत या नियमांच्या तरतुदी जणु काही ती व्यक्ती पुनर्नियुक्तीच्या तारखेस शासनाच्या सेवेमध्ये प्रथमच प्रविष्ट झाली आहे, असे समजून लागू होतील.

(२) पुनर्नियुक्त झालेल्या निवृत्तिवेतनाधारकास त्याचे काम समाप्त होण्यापूर्वी देय व अनुज्ञेय अर्जित रजा मंजूर करता येईल.

\* (२) (ए) सेवानिवृत्तीनंतर पुनर्नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास, त्याची पुनर्नियुक्ती समाप्त झाल्यावर रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी हा, पुनर्नियुक्तीच्या समाप्तीच्या तारखेस त्या कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये जमा असलेल्या अर्जित रजेबद्दल कमाल \*\*\*१८० दिवसांच्या मर्यादेस अधीन राहून, स्वाधिकारे, सममूल्य रोख रक्कम मंजूर करू शकेल.

\*\* (बी) खंड (ए) खालील सममूल्य रोख रक्कम ही, सेवानिवृत्तीनंतर पुनर्नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याने पुनर्नियुक्तीचा अंतिम कालावधी संपण्याच्या वेळी घेतलेल्या वेतनाइतकी असेल आणि त्यात, निवृत्तिवेतन व इतर सेवानिवृत्ति लाभांचे निवृत्तिवेतन सममूल्य अधिक शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त होईल त्या दिवशी अंमलात असलेल्या दराने त्या वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्ता, यांचा समावेश असेल. अशा प्रकारे गणना केलेली रक्कम अंतिम प्रदान म्हणून एकाच वेळी एका ठोक रकमेत चुकती केली जाईल. शहर पूरक भत्ता आणि/किंवा घरभाडे भत्ता दिला जाणार नाही.

\*\* (सी) शिल्लक असलेल्या अर्जित रजेचे रोख मूल्य खालील पध्दतीनुसार काढण्यात यावे :-

## ६६. निवृत्तिपूर्व रजा

(१) रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी, देय अर्धवेतनी रजेसह जास्तीत जास्त \*\*\*१८० दिवसांच्या देय अर्जित रजेइतकी निवृत्तिपूर्व रजा घेण्यास शासकीय कर्मचाऱ्यास परवानगी देऊ शकेल. मात्र, रजेचा एकूण कालावधी २८ महिन्यांपेक्षा अधिक होता कामा नये किंवा अशी रजा नियत वयोमाना सेवानिवृत्तीच्या तारखेपरीलकडे जाता कामा नये.

(२) ज्या शासकीय कर्मचाऱ्याने, तो राजपत्रित असल्यास ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर अथवा अराजपत्रित असल्यास ५५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्तीची नोटीस दिली असेल किंवा यथास्थिति ज्याच्या वयाची ५०/५५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर समुचित प्राधिकाऱ्याने नोटीस दिली असेल, अशा कर्मचाऱ्याला स्वेच्छा/सक्तीच्या सेवानिवृत्तीच्या तारखेच्या पुढे जाणार नाही अशी देय व अनुज्ञेय रजा, ती नोटीशीच्या समाप्तीच्या तारखेपलीकडे जाणार असली तरीही, मंजूर करता येईल :

परंतु, ज्या शासकीय कर्मचाऱ्यास समुचित प्राधिकाऱ्याने नोटीशीच्या बदल्यात वेतन व भत्ते देऊन सेवानिवृत्त केले असेल असा कर्मचारी, वेतन व भत्ते देण्यात आले त्या कालावधीमध्ये रजेसाठी अर्ज करू शकेल आणि जेव्हा त्याला रजा मंजूर करण्यात येईल तेव्हा, नोटीशीच्या बदल्यात ज्या कालावधीचे वेतन व भत्ते त्याला देण्यात आले असतील तो कालावधी वगळून, रजेच्या कालावधीपुरतेच केवळ त्याला रजा वेतन मंजूर करण्यात येईल.

**टीप.--** निवृत्तिपूर्व रजा म्हणून मंजूर केलेल्या रजेमध्ये असाधारण रजेचा समावेश होणार नाही.

$$\begin{aligned} & \text{स्थूल वेतन + त्या दिवशी अनुज्ञेय} \\ & \text{*** १८० दिवसांच्या कमाल मर्यादेस अधीन राहून, पुनर्नियुक्तीच्या समाप्तीच्या वेळी कर्मचाऱ्याच्या} \\ & \text{खात्यावर शिल्लक असलेले अर्जित रजेचे दिवस.} \\ & \text{असलेला महागाई भत्ता} \\ \text{रोख मूल्य} = & \frac{\text{स्थूल वेतन + त्या दिवशी अनुज्ञेय}}{३०} \times \text{असलेला महागाई भत्ता} \end{aligned}$$



(३) (ए) शासनाच्या पूर्णतः किंवा बव्हंशी मालकीचे किंवा शासनाच्या नियंत्रणाखील असलेले कोणतेही स्थानिक प्राधिकरण किंवा कंपनी ("स्थानिक संस्था" असे निर्देशिले आहे) यातील किंवा याखालील स्वीयेतर सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याने निवृत्तिपूर्व रजेसाठी अर्ज केला तर अशी रजा मंजूर करण्याचा अथवा ती नाकारण्याचा निर्णय स्वीयेतर नियोक्ता, त्याची सेवा उसनवारीवर देण्याच्या राज्य शासनाच्या प्राधिकाऱ्याच्या सहमतीने घेईल.

(बी) शासकीय कर्मचाऱ्याला लोकहिताच्या दृष्टीने अशा प्रकारे रजा नाकारण्यात आली असेल तर, नियम ६७ अन्वये अनुज्ञेय असेल तेवढी रजा, त्याने सेवा सोडून दिल्याच्या तारखेपासून त्याला घेता येईल.

---

\*अधिसूचना क्र. एलव्हीई-२४८३/सीआर-२०३/एसईआर-९, दि. ५-३-१९८३ द्वारे मूळ पोटनियम (२) च्या जागी घालण्यात आला असून तो दि. २८-२-१९८३ पासून अंमलात आला आहे.

\*\*अधिसूचना क्र. एलव्हीई-२४८३/सीआर-४८९/एसईआर-९, दि. १८-४-१९८४ द्वारे हा खंड घालण्यात आला असून तो दि. २८-२-१९८३ पासून अंमलात आला आहे.

\*\*\*अधिसूचना क्र. एलव्हीई-२४९०/प्र. क्र.- ७८/सेवा-९, दि. ९-११-१९९० द्वारे "१८०" ही मर्यादा दि. १-९-१९८८ पासून "२४०" अशी वाढविण्यात आली आहे.

(सी) निवृत्तिपूर्व रजा नाकारण्यास सेवा उसनवारीवर देण्या-या शासनाच्या प्राधिकाऱ्याची संमती नसेल तर ती रजा शासकीय कर्मचाऱ्याला मंजूर करण्यात येईल आणि स्वीयेतर नियोक्त्याला त्या कालावधीत त्या अधिकाऱ्याच्या सेवेची गरज असेल तर, निवृत्तिपूर्व रजा चालू असतानाच तो नियोक्ता शासकीय कर्मचाऱ्यास पुर्ननियुक्त करू शकेल आणि त्याचे रजा वेतन, नियम ७० मधील पोटनियम (५) च्या तरतुदीनुसार विनियमित करण्यात येईल.

(४) शासकीय कर्मचारी पोटनियम (३) च्या खंड (ए) मध्ये निर्दिष्ट केलेल्या स्थानिक संस्थेव्यतिरिक्त अन्य संस्थेत किंवा तिच्या नियंत्रणाखालील स्वीयेतर सेवेमध्ये असेल तर, तो स्वीयेतर नियोक्त्याचे काम सोडील तेव्हाच केवळ निवृत्तिपूर्व रजा त्याला अनुज्ञेय होईल :

मात्र, शासकीय कर्मचाऱ्याने अशा स्वीयेतर नियोक्त्याकडील आपली सेवा चालू ठेवली तर, नियम ६७ अन्वये नाकारलेली रजा मंजूर केली जाण्यास तो शासकीय कर्मचारी पात्र असणार नाही.

#### ६७. नियत वयोमान सेवानिवृत्तीच्या अथवा सेवा सोडून जाण्याच्या तारखेनंतरची रजा

(१) यात यापुढे तरतूद केली असेल ते खेरीजकरून, शासकीय कर्मचाऱ्याला ----

(ए) त्याच्या नियत वयोमान सेवानिवृत्तीच्या नंतर, किंवा

(बी) त्याचे काम अंतिमतः समाप्त झाल्याच्या तारखेनंतर, किंवा

I. (सी) त्याने सेवेचा राजीनामा दिल्याच्या तारखेनंतर,

## II. कोणतीही रजा मंजूर करता येणार नाही

III. (२) एखाद्या शासकीय कर्मचा-याची सेवा लोकसेवेच्या हिताच्या दृष्टीने, त्याच्या नियत वयोमान सेवानिवृत्तीच्या तारखेपूढे वाढविण्यात आली तर त्याला \* १८० दिवसांच्या कमाल मर्यादेस अधीन राहून अर्जित रजा मंजूर करता येईल.

IV. (३) कायम सेवत नसलेल्या एखाद्या शासकीय कर्मचा-याची सेवा नोटीशीव्दारे अथवा नोटीशीच्या बदल्यात वेतन व भत्ते देऊन अथवा त्याच्या नियुक्तीच्या अटींच्या व शर्तींच्या अनुसार अन्यप्रकारे समाप्त करण्यात आली असेल तर, त्याला त्याच्या खाती जमा असलेली अर्जित रजा १२० दिवसांच्या कमाल मर्यादेस अधीन राहून मंजूर करता येईल. मग ती रजा त्याच्या सेवा समाप्तीच्या तारखेपलीकडे जात असली तरी चालेल. शासकीय कर्मचाऱ्याने स्वतः होऊन राजीनामा दिला असेल अथवा नोकरी सोडली असेल तर त्याला \*\*६० दिवसांच्या कमाल मर्यादेस अधीन राहून, त्याच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेच्या निम्मी रजा मंजूर करता येईल:

V. मात्र, नियत वयोमान सेवानिवृत्तीचे वय झाल्यानंतर पुनर्नियुक्त झालेल्या एखाद्या शासकीय कर्मचा-याव्यतिरिक्त इतर शासकीय कर्मचा-याला अशा प्रकारे मंजूर केलेली रजा, ज्या तारखेस त्याचे वय नियत वयोमान सेवानिवृत्तीच्या वयाइतके होईल त्या तारखेच्या पलीकडे जाता कामा नये.

## VI.६८. नियत वयोमान सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचा-याच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम

VII. (१) रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी हा, नियत वयोमानानंतर सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यास नियत वयोमानाच्या तारखेस त्याच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेच्या कालावधीच्या संबंधात \* १८० दिवसांच्या कमाल मर्यादेस अधीन राहून, रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम स्वाधिकारे मंजूर करील.

VIII. (२) वरील पोटनियम (१) खाली देय असलेल्या रजा वेतनाच्या सममूल्य रोख रकमेत, सेवानिवृत्तीच्या तारखेस अंमलात असलेल्या दराने रजा वेतनावर अनुज्ञेय असलेल्या महागाई भत्त्याचाही समावेश असेल आणि ती सर्व रक्कम अंतिम प्रदान म्हणून एकाच वेळी एका ठोक रकमेत चुकती केली जाईल.

IX. (३) या नियमानुसार रजा वेतनाच्या सममूल्य रोख रकमेचा हिशेब करताना स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता यांचा समावेश केला जाणार नाही.

X. (४) अशा प्रकारे हिशेब करुन काढलेल्या सममूल्य रोख रकमेतून निवृत्तिवेतन आणि इतर निवृत्तिविषयक लाभांचे निवृत्तिवेतन सममूल्य वजा करण्यात येणार नाही.

XI. (५) निलंबनाधीन असताना, नियत वयोमान सेवानिवृत्तिचे वय झाल्यावर सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-याला त्याच्या नियत वयोमानाच्या तारखेस त्याच्या खात्यात जमा असलेल्या अर्जित रजेबद्दल वरील पोटनियम (१) अनुसार रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम देण्यात येईल., मात्र, तो शासकीय कर्मचारी पूर्णपणे निर्दोष ठरवलेला आहे आणि त्याचे निलंबन पूर्णतः असमर्थनीय आहे, असे त्याला पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश देणा-या सक्षम प्राधिका-याचे मत असले पाहिजे.

XII.टीप१.- शासकीय कर्मचारी त्याच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेपैकी काही रजा निवृत्तिपूर्व रजा म्हणूनही घेऊ शकेल. अशा वेळी, सेवानिवृत्तीच्या तारखेस त्याच्या खाती शिल्लक राहिलेल्या अर्जित रजेबद्दल वरील पोटनियम (१) अनुसार त्याला रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम चुकती करता येईल.

XIII.टीप२.-सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-याला त्याने न घेतलेल्या अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम विनाविलंब मिळावी म्हणून पुढील कार्यपध्दती अनुसरण्यात यावी :-

XIV. (ए) नियम वयोमान सेवानिवृत्तीची तारीख जवळ आली आहे अशा शासकीय कर्मचा-याने त्याच्या नियत वयोमानाच्या तारखेस त्याच्या खाती जमा असलेल्या शिल्लक अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाच्या सममूल्य रोख रकमेचा लाभ घेण्याची त्याची इच्छा असेल तर त्याने त्याची रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-यास सेवानिवृत्तीच्या तारखेच्या तीन महिने अगोदर तसे लेखी कळविले पाहिजे.

XV. (बी) (एक) राजपत्रित अधिका-याकडून अशी सूचना मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत सक्षम प्राधिकारी, त्या कर्मचा-याच्या सेवानिवृत्तीच्या तारखेस त्याच्या खाती किती अर्जित रजा जमा आहे हे कळविण्याची विनंती लेखापरीक्षा अधिका-याला करील.

XVI. (दोन) लेखापरीक्षा अधिकारी, शासकीय कर्मचा-याच्या सेवानिवृत्तीच्या तारखेच्या निदान एक पंधरवडा अगोदर, त्याच्या खाती नियत वयमानाच्या तारखेस किती देय व अनुज्ञेय अर्जित रजा शिल्लक आहे ते सक्षम प्राधिका-याला कळवील व त्याची एक प्रत संबंधित राजपत्रित अधिका-याला पाठवील.

**XVII.**

(तीन) सेवानिवृत्त होणा-या राजपत्रित अधिका-याच्या खाती अर्जित रजा किती जमा आहे ते कळवताना लेखापरीक्षा कार्यालय, देय व अनुज्ञेय असलेल्या आणि न घेतलेल्या अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाच्या सममूल्य रोख रकमेचे दर कळवील. मात्र शर्त अशी की, लेखा कार्यालयाने कळविलेल्या दराने सममूल्य रोख रक्कम सेवानिवृत्तिच्या तारखेपूर्वी दिली जाणार नाही आणि लेखा कार्यालयाने रजेचा हिशेब कळविल्याच्या तारखेनंतर तो अधिकारी कोणतीही अर्जित रजा घेणार नाही.

**XVIII.(सी)** अराजपत्रित कर्मचा-याच्या बाबतीत., संबंधित कर्मचा-याकडून सूचना मिळाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत सक्षम प्राधिकारी हा, त्या शासकीय कर्मचा-याच्या नियत वयोमानाच्या तारखेस त्याच्या खाती जमा असलेली देय आणि अनुज्ञेय रजा किती अनुज्ञेय रजा किती आहे त्यासंबंधी स्वतःची खात्री करून घेईल.

**XIX.** (डी) वरील (ए) प्रमाणे संबंधित राजपत्रित किंवा अराजपत्रित शासकीय कर्मचा-याकडून लेखी सूचना मिळाल्यानंतर त्याने घेतलेली कोणतीही अर्जित रजा, लेखा परिक्षा कार्यालयाने त्याच्या कार्यालयाने कळविल्याप्रमाणे नियत वयोमानाच्या तारखेस देय आणि अनुज्ञेय असलेल्या अर्जित रजेमधून प्रत्यक्षात वजा केली आहे यासंबंधी सक्षम प्राधिकारी स्वतःचा खात्री करून घेईल आणि न घेतलेल्या अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम मंजूर करण्यासंबंधीचे आवश्यक ते आदेश काढण्याची व्यवस्था करील. ही सर्व कार्यवाही संबंधित शासकीय कर्मचा-याच्या सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर एका आठवड्याच्या आत करण्यात यावी.

**XX.** (ई) त्यानंतर सक्षम प्राधिकारी, सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर १५ दिवसांच्या आत, न घेतलेल्या अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाच्या सममूल्य रोख रकमेचे देयक काषागाराकडे पाठविल.

**XXI.** (एफ) नियत वयोमानावर सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-याने न घेतलेल्या रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम, संबंधित लेखापरीक्षा कार्यालयाकडून/विभागाकडून 'ना- मागणी पत्र' मिळालेले असले किंवा नसले तरीही, देण्यात येईल.

**XXII.टीप ३.--** शिल्लक अर्जित रजेच्या संबंधातील रोख रकमेच प्रदान पुढील रीतीने करण्यात येईल :-

**XXIII.**

वेतन + सेवानिवृत्तीच्या तारखेस अनुज्ञेय

\* १८० दिवसांच्या

XXIV.

अधीन

असलेला महागाई भत्ता

कमाल मर्यादेस

XXV. रोख रकमेचे प्रदान =

जमा

३०

X राहून खाती

असलेली शिल्लक

XXVI.

रजेचे दिवस.

अर्जित

**XXVII. ६९. सेवेत असताना मृत्यू झाल्यास रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम**

XXVIII. सेवेत असताना शासकीय कर्मचा-याचा मृत्यू झाल्यास, तो कर्मचारी मृत्यु पावला नसता आणि मृत्युच्या तारखेच्या लगतनंतर, त्याला देय व अनुज्ञेय होणा-या अर्जित रजेवर गेला असता तर, त्या मृत कर्मचा-याला रजा वेतनाची जेवढी सममूल्य रोख रक्कम मिळाली असती तेवढी पण कोणत्याही परिस्थितीत \*१८० दिवसांबद्दलच्या रजा वेतनाहून अधिक होणार नाही इतकी रोख रक्कम त्याच्या कुटुंबाला देण्यात येईल. या रकमेतून निवृत्तिवेतन आणि मृत्यू-नि-सेवानिवृत्ति उपदानाचे निवृत्तिवेतन सममूल्य कमी केले जाणार नाही.

XXIX. टीप.- या नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या रजा वेतनाच्या सममूल्य रोख रकमेव्यतिरिक्त, मृत शासकीय कर्मचा-याच्या कुटुंबास केवळ महागाई भत्ता मिळण्याचा हक्क असेल.

**XXX. ७०. रजा वेतन**

XXXI. (१) पोटनियम (५) आणि (६) मध्ये तरतूद केली असेल ते खेरीज करून, अर्जित रजेवर जाणा-या शासकीय कर्मचा-यास रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी त्याला मिळालेल्या वेतनाइतक रजा वेतन मिळण्याचा हक्क असेल.

XXXII. टीप.- भारताबाहेरील स्वीयेतर सेवेमध्ये व्यतीत केलेल्या कोणत्याही कालावधीच्या संबंधात, शासकीय कर्मचारी भारताबाहेरील स्वीयेतर सेवेमध्ये गेला नसता व भारतातच कामावर राहिला असता तर त्याला जे वेतन मिळाले असते ते वेतन, रजावेतनाची गणना करताना प्रत्यक्ष काढलेल्या वेतनाऐवजी दिले जाईल.

XXXIII. (२) अर्धवेतनी रजेवर अथवा अनर्जित रजेवर असलेल्या शासकीय कर्मचा-यास, वरील पोटनियम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या रकमेच्या निम्मी रक्कम रजा वेतन म्हणून मिळण्याचा हक्क असेल.

XXXIV. (३) परिवर्तित रजेवर असलेल्या शासकीय कर्मचा-यास वरील पोटनियम (१) अनुसार अनुज्ञेय असलेल्या रकमेइतके रजा वेतन मिळण्याचा हक्क असेल.

XXXV. (४) असाधारण रजेवर असलेल्या शासकीय कर्मचा-यास कोणतीही रजा वेतन मिळण्याचा हक्क असणार नाही.

XXXVI. (५) निवृत्तिपूर्व रजेवर असलेल्या ज्या शासकीय कर्मचा-यास राज्य शासनाव्यतिरिक्त अन्य नियोक्त्याकडे इतर कोणतीही सेवा किंवा नोकरी स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली असेल त्या शासकीय

कर्मचा-याचे अर्जित रजेवर असतानाचे रजा वेतन, अर्धवेतनी रजेच्या कालावधीत अनुज्ञेय असलेल्या रजा वेतनाइतके मर्यादित असेल.

**XXXVII.** (६) (ए) नियम ६७ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे, यथास्थिती नियत वयमान सेवानिवृत्तिच्या तारखेनंतर अथवा सेवा सोडून जाण्याच्या तारखेनंतर रजा मंजूर करण्यात आलेल्या शासकीय कर्मचा-यास अशा रजेच्या कालावधीत या नियमान्वये अनुज्ञेय असलेले रजा वेतन मिळण्याचा हक्क असेल.

**XXXVIII.**

**XXXIX.**

---

**XL.\*** अधिसूचना क्र. एलव्हीई-२४९०/प्र.क्र.७८/सेवा-९, दि.१.११.१९९० द्वारे "१८०" ही मर्यादा दि. १.९.१९८८ पासून "२४०" अशी वाढविण्यात आली आहे.

**XLI.**

**XLII.**

**XLIII.** (बी) असा शासकीय कर्मचारी अशा रजेच्या कालाधीत पुनर्नियुक्त झाला असेल तेव्हा त्याला अशी नोकरी करित असतानाच त्याची रजा चालू राहिल. मात्र, ज्या पदावर त्याची नियुक्ती झालेली असेल त्या पदाच्या वेतनाव्यतिरिक्त आणखी त्याचे जे रजा वेतन काढले जाईल ते तो अर्धवेतनी रजेवर असताना त्याला अनुज्ञेय रजा वेतनाच्या रकमेइतके मर्यादित असेल.

**XLIV.** (सी) सेवानिवृत्तिनंतरच्या पुनर्नियुक्तीच्या काळात ज्या शासकीय कर्मचा-याचे निवृत्तिवेतन स्वतंत्रपणे काढण्यात येते व जो पुनर्नियुक्तीच्या काळात अर्जित रजेवर जातो अशा कर्मचा-याचे रजा वेतन हे, निवृत्तिवेतन आणि इतर सेवानिवृत्ती लाभांचे निवृत्तिवेतन सममूल्य वगळून त्याला मिळणा-या वेतनावर आधारलेले असेल.

**XLV.** (७) ज्या कर्मचा-यास राज्य कामगार विमा अधिनियम, १९४८ (१९४८ चा ३४ वा ) लागू होतो अशा कर्मचा-याच्या बाबतीत, अर्जित रजेखेरील इतर रजेच्या कालावधीत प्रदेय असलेल्या रजा वेतनातून, उक्त अधिनियमाखाली तत्सम कालावधीसाठी त्याला प्रदेय असलेल्या लाभांच्या रकमेने कमी करण्यात येईल.

**XLVI.७१. रजा वेतन काढणे**

**XLVII.** या नियमानुसार प्रदेय असलेले रजा वेतन भारतामध्ये रुपयांमध्ये काढण्यात येईल.

**XLVIII.७२. रजा वेतनाची आगाऊ रक्कम**

**XLIX.** कमीतकमी ३० दिवसांच्या रजेवर जाणा-या शासकीय कर्मचा-यास (स्वीयेतर सेवेमध्ये असलेला शासकीय कर्मचारी धरून) रजा वेतनाच्या ऐवजी एक महिन्याचे वेतन आणि त्या रजा वेतनावर अनुज्ञेय असलेले भत्ते आगाऊ घेण्यास मुभा देण्यात येईल. मात्र, त्यातून आयकर, भविष्यनिर्वाह निधी, घरभाडे, अग्रिमांची वसुली इत्यादीबाबतच्या रकमा वजा करण्यात येतील.

**L. ७३. अर्जित रजेचे प्रत्यर्पण**

**LI.** (१) शासकीय कर्मचा-याला त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार कमीत कमी ३० दिवसांची अर्जित रजा घेतल्यावर पुढील शर्तीच्या अधीन राहून, एका वित्तीय वर्षात ३० दिवसांच्या मर्यादेपर्यंतची अर्जित रजा प्रत्यर्पित करण्याची मुभा देण्यात येईल :-

**LII.** (ए) एका वित्तीय वर्षात एकापेक्षा अधिक वेळा अर्जित रजा प्रत्यर्पित करण्यास मुभा दिली जाणार नाही,

**LIII.** (बी) रजा मंजूरीसाठी केलेल्या अर्जात अर्जित रजेच्या प्रत्यर्पणबाबत विनंती केली पाहिजे,

**LIV.** (सी) या नियमानुसार, प्रत्यर्पित केलेल्या अर्जित रजेचे दिवस, प्रत्यक्ष घेतलेली रजा ज्या तारखेस सुरु होईल त्या तारखेस प्रत्यर्पित केले असल्याचे समजण्यात येईल आणि त्या तारखेस शासकीय कर्मचा-याच्या रजा खाती असलेल्या रजेमधून ते दिवस वजा करण्यात येतील.

**LV.** (डी) प्रत्यक्ष घेतलेली अर्जित रजा आणि प्रत्यर्पित केलेली अर्जित रजा मिळून होणारी एकूण रजा शासकीय कर्मचा-याला एकावेळी अनुज्ञेय असलेल्या कमाल रजेपेक्षा म्हणजेच १२० दिवसांपेक्षा अधिक होता कामा नये,

**LVI.** (ई) शासकीय कर्मचा-याने जेवढी अर्जित रजा प्रत्यर्पित केलेली असेल तेवढ्या कालावधीकरिता, अर्जित रजेवरून परत आल्यावर, त्याने शासनाची सेवा केली पाहिजे,

**LVII.** (एफ्) सेवानिवृत्त होण्याच्या बेतात असलेल्या शासकीय कर्मचा-यांच्या बाबतीत प्रत्यर्पित केलेल्या रजेचा कालावधी हा, प्रत्यक्ष घेतलेली अर्जित रजा संपण्याची तारीख आणि नियत वयोमान सेवानिवृत्तीची तारीख यांच्या दरम्यानच्या कर्तव्य कालावधीपेक्षा अधिक होता कामा नये,

**LVIII.** (जी) निवृत्तिपूर्व रजेच्या अथवा नाकारलेल्या रजेच्या बाबतीत अर्जित रजेचे प्रत्यर्पण करण्यास मुभा देऊ नये,

LIX. (एच्) रजेवर असताना राजीनामा देणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत रजेचे प्रत्यर्पण अनुज्ञेय असणार नाही,

LX. (आय्) ज्या शासकीय कर्मचाऱ्याला रजा प्रत्यर्पित करण्यास परवानगी देण्यात आलेली असेल त्याला मंजूर करण्यात आलेल्या ३० दिवसांच्या रजेच्या समाप्तीपूर्वी कामावर पुन्हा रुजू होण्यास सामान्यतः परवानगी देण्यात येऊ नये,

LXI. (जे) कामावर सक्तीने पुन्हा बोलावण्यात आल्याच्या प्रकरणी, शासकीय कर्मचारी ज्या तारखेपासून अर्जित रजेवर गेला असेल त्या तारखेपासून सहा महिन्यांचा कालावधी समाप्त होणे अथवा त्याने रजेच्या प्रत्यर्पणासह पुन्हा अर्जित रजेवर जाणे, यापैकी जे अगोदर घडेल त्यापूर्वी त्याची शिल्लक राहिलेली अर्जित रजा घेण्याची त्याला मुभा देण्यात आली पाहिजे. अशा कर्मचाऱ्याने विहित कालावधीत रजेसाठी अर्ज केल्यास, रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी त्याला रजा मंजूर करील. तथापि, संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने शिल्लक रजा घेण्यास मुभा मिळावी म्हणून आपण होऊन विनंती केली नाही तर, ती शिल्लक अर्जित रजा व्यपगत होईल आणि उक्त कालावधी जणू काही त्याने ती रजा घेतली आहे असे समजून त्याच्या रजा खाती खर्ची घालण्यात येईल,

LXII. (के) जे शासकीय कर्मचारी स्वीयेतर सेवेत असतील किंवा भारता सरकारकडे अथवा अन्य कोणत्याही राज्य शासनाकडे प्रतिनियुक्तीवर असतील त्यांना ही सवलत अनुज्ञेय असेल,

LXIII. (एल्) केंद्र सरकारकडे अथवा अन्य राज्य शासनाकडे प्रतिनियुक्तीवर असताना अथवा अशा प्रतिनियुक्तीच्या अखेरीस, शासकीय कर्मचाऱ्याने आपल्या खाती जमा असलेली अर्जित रजा प्रत्यर्पित केली असेल आणि त्याच्या मोबदल्यात प्रत्यर्पित रजेच्या रोख मूल्याइतके जादा पारिश्रमिक मिळण्याचा हक्क त्याला प्राप्त झाला असेल तर, प्रत्यर्पित रजेच्या रोख मुल्याशी संबंधित अशा इतर पूरक भत्यांसह जादा पारिश्रमिक देण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहिल,

LXIV. (एम्) स्वीयेतर सेवेमध्ये असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या स्वीयेतर सेवेच्या अटी व शर्ती यांमध्ये अशा आशयाची अट समाविष्ट करण्यात यावी की, शासकीय कर्मचाऱ्यास रजा प्रत्यर्पणाचा लाभ मिळण्याचा हक्क असेल आणि स्वीयेतर सेवेमध्ये असताना अशा प्रकारे प्रत्यर्पित केलेल्या रजेच्या संबंधातील महागाई भत्यासह पूरक भत्यांचा खर्च स्वीयेतर नियोक्त्याकडून करण्यात येईल.



LXV. (२) अर्जित रजा मंजूर करण्याचा अधिकार प्रदान केलेले प्राधिकारी हे, अर्जित रजेचे प्रत्यर्पण स्वीकारण्यास सक्षम असतील.

LXVI. (३) प्रत्यर्पित रजेच्या संबंधात अनुज्ञेय असलेले रजा वेतन आणि भत्ते, अर्जित रजेच्या प्रारंभास अनुज्ञेय असलेले रजा वेतन व भत्ते यांच्या दराप्रमाणेच असतील आणि त्यात महागाई भत्ता, स्थानिक पूरक भत्ता व व्यवसायरोधभत्ता यांचा समावेश असेल, परंतु घरभाडे भत्ता समाविष्ट असणार नाही. या प्रयोजनासाठी रजा ज्या महिन्यात घेतली असेल तो महिना म्हणजे तीस दिवस असे मानण्यात येईल.

LXVII. (४) प्रत्यर्पित रजेच्या रजा वेतनाची व भत्त्याची रक्कम आगाऊ देता येईल. परंतु रजेच्या प्रारंभाच्या सहा दिवसांपेक्षा अगोदर देता येणार नाही, आणि त्यामधून कोणत्याही आगाऊ रकमांची वगैरे कपात केली जाणार नाही. रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी रजा मंजुरीच्या आदेशामध्येच अशा आशयाचे एक उपवाक्य समाविष्ट करील की, शासकीय कर्मचारी ज्या तारखेपासून रजेवर जाणार असेल त्या तारखेपूर्वी सक्षम प्राधिकाऱ्यास त्या कर्मचाऱ्याची रजा रद्द करावी लागली तरी प्रत्यर्पित रजेच्या रजा वेतनाची आणि भत्त्याची रक्कम, शासकीय, कर्मचाऱ्याला ताबडतोब एकाच हप्त्यात शासनाकडे परत करावी लागेल अथवा त्याच्या (त्या नंतरच्या) पहिल्या मासिक वेतनाच्या/रजा वेतनाच्या देयकामधून ती रक्कम पूर्णपणे समायोजित करावी लागेल.

LXVIII. (५) (ए) नियम २५ च्या पोट-नियम (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांच्या व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बाबतीत, प्रत्यर्पित केलेली रजा त्यांच्या रजेच्या खात्यावर खर्ची टाकण्यासंबंधीची नोंद घेण्याचे राहून जाऊ नये म्हणून रजा वेतन काढण्यात येईल त्यावेळी प्रत्यर्पित रजेचा तपशील त्यांच्या सेवा पुस्तकांमध्ये व रजा खाती नमूद करण्यात आला पाहिजे. आवश्यक त्या नोंदी सेवा पुस्तकांमध्ये आणि रजेच्या खात्यात घेण्यात आल्या आहेत अशा अर्थाचे प्रमाणपत्र, संवितरण प्राधिकाऱ्याने प्रत्यर्पित रजेच्या रजा वेतन देयकामध्ये दिले पाहिजे.

LXIX. (बी) नियम २५ च्या पोट-नियम (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बाबतीत, अर्जित रजा अनुज्ञेय असल्याचे प्रमाणित करणाऱ्या लेखापरीक्षा अधिकाऱ्याने सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रत्यर्पित रजा मंजूर करण्यात आल्याचे आदेश मिळाल्यानंतर, प्रत्यर्पित रजा, संबंधित राजपत्रित अधिकाऱ्याच्या रजा खाती खर्ची टाकली पाहिजे.

LXX.-----

LXXI.

## LXXII. प्रकरण सहा

### LXXIII. अध्ययन रजेव्यतिरिक्त विशेष प्रकारच्या रजा

#### LXXIV. ७४. प्रसूती रजा

LXXV. (१) कायम सेवेतील महिला शासकीय कर्मचाऱ्यास अर्ज केल्याच्या तारखेस, तीन किंवा त्यापेक्षा अधिक हयात मुले नसतील तर, या नियमाच्या तरतुदींच्या अधीन राहून, सक्षम प्राधिकारी रजा सुरु झाल्याच्या तारखेपासून ९० दिवसांच्या कालावधीतकी प्रसूती रजा तिला मंजूर करू शकेल. अशा कालावधीत, रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी तिला जेवढे वेतन मिळत असेल तेवढेच रजा वेतन देण्यात येईल. अशी रजा, रजा खाती खर्ची टाकण्यात येणार नाही.

LXXVI. (२) कायम सेवेमध्ये नसलेली व कमीत कमी एक वर्ष संतत सेवेत असलेली महिलाशासकीय कर्मचारीदेखील, या नियमाच्या तरतुदींच्या अधीन, पोटनियम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या प्रसूती रजेस पात्र ठरेल. मात्र शर्त अशी की, प्रसूती रजेच्या कालावधीत अनुज्ञेय असलेले रजा वेतन खालीलप्रमाणे विनियमित करण्यात येईल :-

LXXVII. (ए) दोन किंवा अधिक वर्षे संतत सेवा झालेल्या महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत, अनुज्ञेय रजा वेतन या नियमांच्या नियम ७० च्या पोट-नियम (१) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे असेल, आणि

LXXVIII. (बी) एक वर्षापेक्षा अधिक परंतु दोन वर्षापेक्षा कमी संतत सेवा झालेल्या महिला शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत, अनुज्ञेय रजा वेतन या नियमांच्या नियम ७० च्या पोटनियम (२) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे असेल.

LXXIX. (३) महिला शासकीय कर्मचाऱ्याने प्रसूती रजेच्या अर्जासोबत प्रसूतीच्या संभाव्य तारखेसंबंधीचे वैद्यकीय मत अवश्य नमूद करून प्रसूतीची तारीख वैद्यकीय प्रमाणपत्रासह कळवण्याची हमी हिली पाहिजे. वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करणे त्रासाचे होत असेल तर रजा मंजूर करणारा प्राधिकारी त्यास योग्य वाटेल असे प्रमाणपत्र स्वीकारू शकेल.

LXXX.(४) महिला शासकीय कर्मचाऱ्याची, तशी इच्छा असल्यास तिला प्रसूती रजेस जोडून परिवर्तित रजा आणि देय असेल त्या प्रकारची रजा, वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करताही कमाल ६० दिवसांपर्यंत घेण्यास परवानगी देता येईल.

LXXXI. (५) या नियमाखालील रजा पुढील शर्तीच्या अधीन राहून, गर्भस्त्राव किंवा गर्भपात आणि गर्भसमापन अधिनियम, १९७१ अन्वये घडवून आणलेला गर्भपात, यांच्या बाबतीत अनुज्ञेय असेल :-

LXXXII. (ए) रजा सहा आठवड्यांपेक्षा अधिक होता कामा नये, आणि

LXXXIII. (बी) रजेच्या अर्जासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात आले पाहिजे.

LXXXIV. (६) कार्यालय प्रमुख, या नियमाच्या तरतुदींच्या अधीन राहून कार्यव्ययी आस्थापनेवरील, किंवा उक्त्या दराने अथवा रोजंदारीवर देण्यात येणाऱ्या महिला शासकीय कर्मचाऱ्यास, प्रसूती रजेच्या अर्जाच्या तारखेस तिची तीन किंवा अधिक मुले ह्यात नसतील तर, रजा सुरु झाल्याच्या तारखेपासून ९० दिवसांची प्रसूती रजा, वरील पोटनियम (३) व (५) यांच्या अधीन राहून, मंजूर करू शकेल. याबाबतच्या आणखी शर्ती खालीलप्रमाणे आहेत :-

LXXXV. (ए) तिने प्रसूती रजा पाहिजे असलेल्या तारखेपूर्वी (अधिकृत रजेच्या कालावधीसह) निदान ३३ महिन्यांची संतत सेवा केलेली असली पाहिजे आणि तिची सेवा आवश्यक असेल तर, कमीत कमी एका व्यक्तीच्या जामीनासह तिने अशी हमी दिली पाहिजे की, रजा समाप्त झाल्यानंतर कमीत कमी ६ महिन्यांच्या कालावधीसाठी ती कामावर परत येईल.

LXXXVI. (बी) अनुज्ञेय रजा वेतन, रजेवर जाण्याच्या लगतपूर्वीच्या महिन्यात तिला मिळालेल्या वित्तलब्धी एवढे असेल.

LXXXVII. ७५. हेतुपुरःसर केल्या गेलेल्या इजेच्या संबंधात विशेष विकलांगता रजा

LXXXVIII. (१) शासकीय कर्मचारी (स्थायी असो वा अस्थायी असो) आपल्या पदाच्या कर्तव्यांचे योग्य पालन करित असताना अथवा त्यांच्या परिणामी किंवा त्याच्या अधिकृत दर्जाचा परिणाम म्हणून हेतुपुरःसर केल्या गेलेल्या किंवा झालेल्या इजेमुळे विकलांग झाल्यावर, रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी अशा शासकीय कर्मचाऱ्यास विशेष विकलांगता रजा मंजूर करू शकेल.

**LXXXIX.** (२) विकलांगता ज्या घटनेतून अद्भवली असेल त्या घटनेपासून तीन महिन्यांच्या आत ती उघड झालेली नसेल आणि विकलांग व्यक्तीने ती विलांगता तत्परतेने निदर्शनास आणून दिली नसेल तर अशी रजा मंजूर करण्यात येणार नाही :

**XC.** मात्र, विकलांगतेस कारणीभूत झालेल्या घटनेनंतर तीन महिने उलटून गेल्यावर ती विकलांगता उघड झाली असेल आणि अशा विकलांगतेच्या कारणाबद्दल रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याची खात्री पटली असेल तर अशा प्रकरणी तो प्राधिकारी रजा मंजूर करण्यास परवानगी देऊ शकेल.

**XCI.** (३) मंजूर केलेल्या रजेचा कालावधी, प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणित केल्याप्रमाणे असेल व कोणत्याही पहिस्थितीत तो २४ महिन्यांपेक्षा अधिक होणार नाही.

**XCII.** (४) विशेष विकलांगता रजा अन्य कोणत्याही प्रकारच्या रजेस जोडता येईल.

**XCIII.** (५) विकलांगता विकोपास गेली असेल किंवा तशाच परिस्थितीत नंतरच्या तारखेस पुन्हा उद्भवली असेल तर एकापेक्षा अधिक वेळा विशेष विकलांगता रजा मंजूर करता येईल. परंतु अशी रजा कोणत्याही एका विकलांगतेच्या परिणामी २४ महिन्यांपेक्षा अधिक मंजूर करण्यात येणार नाही.

**XCIV.1** (६) निवृत्तिवेतनासाठी अर्हताकारी सेवेची गणना करताना विशेष विकलांगता रजा सेवा म्हणून हिशेबात घेण्यात येईल आणि पोटनियम (७) च्या खंड (बी) च्या परंतुकान्वये मंजूर केलेल्या रजेव्यतिरिक्त विशेष विकलांगता रजा, रजाखाती खर्ची घालण्यात येणार नाही.

**XCV.** (७) विशेष विकलांगता रजेच्या कालवधीतील रजा वेतन पुढीलप्रमाणे असेल :-

**XCVI.** (ए) पोटनियम (५) खाली मंजूर केलेल्या रजेचा कालावधी धरून अशा रजेच्या पहिल्या १२० दिवसांच्या कोणत्याही कालवधीसाठी रजा वेतन अर्जित रजेवर असताना मिळणाऱ्या रजा वेतनाइतके असेल, आणि

**XCVII.** (बी) अशा रजेच्या उरलेल्या कालावधीतील रजा वेतन, अर्धवेतनी रजेच्या रजा वेतनाइतके असेल :

**XCVIII.** मात्र शासकीय कर्मचाऱ्याला स्वच्छेनुसार आणखी जास्तीत जास्त १२० दिवसांच्या कालावधीकरिता पोटनियम (ए) अनुसार रजा वेतन घेण्याची मुभा देता येईल आणि त्या वेळी अशा रजेचा कालावधी त्याच्या अर्धवेतनी रजेच्या खाती खर्ची टाकण्यात येईल.

**XCIX.टीप --** एकापेक्षा अधिक राज्य शासनाकडे सेवा केलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला मंजूर केलेल्या विशेष विकलांगता रजेच्या संबंधातील रजा वेतन, त्या शासनांमध्ये नेहमीच्या नियमानुसार विभागण्यात येईल.

C. (८) (ए) ज्या कर्मचाऱ्यास श्रमिक भरपाई अधिनियम, १९२३ (१९२३ चा ८ वा) लागू होतो अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत या नियमान्वये प्रदेय असलेले रजा वेतन उक्त अधिनियमांच्या कलम ४, पोटकलम (१), खंड (डी) अन्वये प्रदेय असलेल्या भरपाईच्या रकमेने कमी करण्यात येईल.

CI. (बी) ज्या कर्मचाऱ्यास राज्य कामगार विमा अधिनियम, १९४८ (१९४८ चा ३४ वा) लागू होतो अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत, या नियमान्वये देय असलेले रजा वेतन उक्त अधिनियमाखाली तत्सम कालावधीसाठी त्याला प्रदेय असलेल्या लाभाच्या रकमेने कमी करण्यात येईल.

CII. (९) (ए) या नियमाच्या तरतुदी --

CIII. (एक) सेनादलातील सेवेच्या परिणामी विकलांग झालेल्या नागरी शासकीय कर्मचाऱ्यास, आणखी सैनिकी सेवा करण्यास अपात्र म्हणून सेवामुक्त केले असेल परंतु नागरी सेवा करण्यास तो पूर्णपणे व कायमचा असमर्थ झालेला नसेल तर अशा कर्मचाऱ्यास लागू होतील, आणि

CIV. (दोन) अशा रीतीने सेवामुक्त न केलेल्या परंतु ज्याची विकलांगता सेनादलातील प्रत्यक्ष सेवेमुळे उद्भवली असल्याचे वैद्यकीय मंडळाने प्रमाणित केले असेल, अशा नागरी सेवेतील कर्मचाऱ्यास लागू होतील.

CV. (बी) यांपैकी कोणत्याही प्रकरणी, अशा व्यक्तीला त्या विकलांगतेच्या संबंधात सैनिकी नियमांनुसार मंजूर करण्यात आलेल्या रजेचा कोणताही कालावधी, अनुज्ञेय रजेचा कालावधी मोजण्यासाठी, या नियमांखाली मंजूर केलेली रजा असल्याचे मानण्यात येईल.

**CVI.७६. अपघाती इजेबद्दल विशेष विकलांगता रजा**

CVII. (१) एखादा स्थायी किंवा अस्थायी कर्मचारी, आपल्या पदाच्या कर्तव्यांचे योग्य पालन करीत असताना अथवा त्याच्या परिणामी किंवा त्याच्या अधिकृत दर्जाचा परिणाम म्हणून अपघाती इजेमुळे, किंवा ज्या कामामुळे त्याचा आजार अधिक वाढण्याची शक्यता आहे असे कोणतेही विशिष्ट काम पार पाडताना झालेल्या आजारांमुळे किंवा तो जे नागरी पद धारण करीत असेल त्या नागरी पदाशी संलग्न असलेल्या सर्वसामान्य जोखमीपलिकडची इजा झाल्यामुळे विकलांग झाला असेल तर, त्यालाही नियम ७५ च्या तरतुदी लागू होतील.

CVIII. (२) अशा प्रकरणात विशेष विकलांगता रजा मंजूर करणे हे पुढील शर्तीच्या अधीन असेल :-

CIX. (ए) जर विकलांगता ही, रोगामुळे आलेली असेल तर ती एखाद्या विशिष्ट प्रकारचे काम प्रत्यक्षपणे पार पाडल्यामुळे उद्भवलेली असल्याचे प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणित केले असले पाहिजे, आणि

CX. (बी) शासकीय कर्मचाऱ्याला अशी विकलांगता, सेनादलातील सेवेव्यतिरिक्त अन्य सेवेमध्ये असताना आलेली असेल तर रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या मते तिचे स्वरूप अपवादात्मक असले पाहिजे, आणि

CXI. (सी) प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने शिफारस केलेल्या अनुपस्थितीच्या कालावधीपैकी काही कालावधी या नियमाखालील रजेमध्ये आणि काही कालावधी अन्य कोणत्याही प्रकारच्या रजेमध्ये समाविष्ट करता येईल व अर्जित रजेवर असताना अनुज्ञेय असेल इतक्या रजा वेतनावर मंजूर केलेली विशेष विकलांगता रजा १२० दिवसांहून अधिक होणार नाही.

## CXII. ७७. रुग्णालयीन रजा

CXIII. (१) रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी हा --

CXIV. (ए) वर्ग चार चे शासकीय कर्मचारी, आणि

CXV. (बी) ज्यांना आपल्या कर्तव्यामध्ये घातक यंत्रसामुग्री, स्फोटक वस्तू, विषारी औषधे व तत्सम वस्तू हाताळल्या लागतात किंवा धोक्याची कामे पार पाडावी लागतात असे वर्ग तीनचे कर्मचारी,

CXVI. यांना, ते कर्मचारी आपल्या पदाची कर्तव्ये पार पाडीत असताना त्यातील प्रत्यक्ष जोखमीमुळे आजारी झाले असतील किंवा त्यांना इजा पोहोचली असेल तर, अशा आजारावरील किंवा इजेवरील उपचार रुग्णालयात किंवा अन्यत्र करवून घेत असताना, रुग्णालयीन रजा मंजूर करू शकेल

CXVII. **अपवाद.**- खाली नमूद केलेल्या ज्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यामध्ये अपघाताचा अथवा आजाराचा विशेष धोका संभवतो अशा कर्मचाऱ्यांचा आजार अथवा इजा, ते आपल्या पदाची कर्तव्ये पार पाडीत असताना, त्यातील प्रत्यक्ष जोखमीमुळे झालेली नसली तरीही, अशा शासकीय कर्मचाऱ्यांना देखील आजाराकरिता रुग्णालयीन रजा मंजूर करता येईल :-

CXVIII. (एक) पोलीस अधिकारी आणि हवालदाराच्या दर्जापेक्षा वरच्या दर्जाचे नसतील असे प्रशिक्षार्थी.,

CXIX. (दोन) दारुबंदी व उत्पादनशुल्क विभागातील लिपिकवर्गीय कर्मचारी सोडून अन्य शासकीय कर्मचारीवर्ग .,

CXX. (तीन) लिपिकांव्यतिरिक्त रु. २२५ पेक्षा अधिक वेतन न घेणारे दुय्यम वन कर्मचारी.

CXXI. (२) प्राधिकृत वैद्यकीय अधिका-याने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यावर रुग्णालयीन रजा देण्यांत येईल.

CXXII. (३) रजा मंजूर करणाऱ्या प्राधिका-यास आवश्यक वाटेल इतक्या कालावधीसाठी आणि अर्जित रजेच्या किंवा अर्धवेतनी रजेच्या कालावधीत अनुज्ञेय असेल इतक्या रजा वेतनावर रुग्णालयीन रजा मंजूर करता येईल.

CXXIII. (४) रुग्णालयीन रजा ही रजा खाती खर्ची घालण्यात येणार नाही आणि अनुज्ञेय असलेल्या कोणत्याही प्रकारच्या रजेस जोडून घेता येईल. मात्र, अशा प्रकारे जोडून घेतलेल्या अशा रजेचा एकूण कालावधी २८ महिन्यांपेक्षा अधिक होता कामा नये.

CXXIV. (५) (ए) ज्या कर्मचा-यास श्रमिक भरपाई अधिनियम, १९२३ (१९२३चा ८वा) लागू होतो अशा कर्मचा-याच्या बाबतीत या नियमान्वये प्रदेय असलेले रजा वेतन उक्त अधिनियमाच्या कलम ४, पोटकलम (१), खंड (डी) अन्वये प्रदेय असलेल्या भरपाईच्या रकमेने कमी करण्यात येईल.

CXXV. (बी) ज्या कर्मचा-यास राज्य कामगार विमा अधिनियम, १९४८ (१९४८ चा ३४ वा) लागू होतो अशा कर्मचा-याच्या बाबतीत या नियमान्वये प्रदेय असलेले रजा वेतन उक्त अधिनियमाखाली तत्सम कालावधीसाठी प्रदेय असलेल्या लाभाच्या रकमेने कमी करण्यात येईल.

### **CXXVI.७८. खलाशांची रुग्णता रजा**

CXXVII. (१) शासकीय जहाजावर, अधिकारी, वॉरंट अधिकारी किंवा पेटी अधिकारी म्हणून सेवेत असलेल्या शासकीय कर्मचा-यास, तो त्याच्या जहाजावर किंवा रुग्णालयात आजारपणासाठी अथवा इजेसाठी उपचार करवून घेत असताना, रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी सहा आठवड्यांपेक्षा अधिक नसेल एवढ्या मुदतीबद्दल पूर्ण वेतनाइतक्या रजा वेतनावरील रजा, मंजूर करू शकेल :

CXXVIII. मात्र, शासकीय कर्मचारी आजारपणाचे ढोंग करीत आहे किंवा त्याच्या आजारमद्यपानामुळे किंवा तत्सम व्यसनाधीनतेमुळे अथवा रोग किंवा इजा होईल किंवा तो विकोपास जाईल अशी कृती त्याने जाणुनबुजून केल्यामुळे उद्भवलेला आहे, असे शासकीय वैद्यकीय अधिका-याने प्रमाणित केले तर, अशी रजा मंजूर केली जाणार नाही.



CXXIX. (२) कर्तव्य बजावत असताना विकलांग झालेल्या एखाद्या खलाशास तीन महिन्यांपेक्षा अधिक नसेल एवढ्या कमाल कालावधीबद्दल पूर्ण वेतनाइतक्या रजा वेतनावर रजा देता येईल. मात्र, त्याने पुढील शर्ती पूर्ण केल्या पाहिजेत :-

CXXX. (ए) अशी विकलांगता शासकीय वैद्यकीय अधिका-याने प्रमाणित केली असली पाहिजे.,

CXXXI. (बी) अशी विकलांगता खलाशाचा स्वतःचा निष्काळजीपणा किंवा अनुभव यांमुळे उद्भवलेली नसली पाहिजे.,

CXXXII. (सी) त्याच्या अनुपस्थितीमुळे रिक्त झालेले पद भरण्यात येता कामा नये.

CXXXIII. (३) अशी रजा, रजा खाती खर्ची घालण्यात येत नाही.

CXXXIV. (४) (ए) ज्या कर्मचा-यास श्रमिक भरपाई अधिनियम, १९२३ (१९२३चा ८ वा) लागू होतो अशा कर्मचा-याच्या बाबतीत या नियमान्वये प्रदेय असलेले रजा वेतन उक्त अधिनियमाच्या कलम ४, पोटकलम (१), खंड (डी) अन्वये प्रदेय असलेल्या भरपाईच्या रकमेने कमी करण्यात येईल.

CXXXV. (बी) ज्या कर्मचा-यास राज्य कामगार विमा अधिनियम, १९४८ (१९४८चा ३४वा) लागू होतो अशा कर्मचा-याच्या बाबतीत, या नियमान्वये प्रदेय असलेले रजा वेतन उक्त अधिनियमाखाली तत्सम कालावधीसाठी प्रदेय असलेल्या लाभाच्या रकमेने कमी करण्यात येईल.

**CXXXVI.७९. क्षयरोग / कर्करोग / कुष्ठरोग / पक्षघात रजा**

CXXXVII.क्षयरोग / कर्करोग / कुष्ठरोग / पक्षघात झालेल्या शासकीय कर्मचा-यांना रजा मंजूर करण्यासंबंधीचे नियम परिशिष्ट-तीन मध्ये समाविष्ट केले आहेत.

CXXXVIII.-----

CXXXIX.

## प्रकरण सात--अध्ययन रजा

### ८०. अध्ययन रजेच्या मंजूरीच्या शर्ती

(१) या प्रकरणामध्ये नमूद केलेल्या शर्तीच्या अधीन राहून, शासकीय कर्मचा-याला त्याच्या कर्तव्यक्षेत्राशी प्रत्यक्ष आणि निकट संबंध असलेल्या व्यवसाय विषयातील अथवा तांत्रिक विषयातील उच्च शिक्षण अथवा विशेषीकृत प्रशिक्षण अंतर्भूत असलेला विशेष पाठयक्रम भारतामध्ये किंवा भारताबाहेर पूर्ण करण्यासाठी, लोकसेवेची निकड लक्षात घेऊन अध्ययन रजा मंजूर करता येईल.

#### (२) अध्ययन रजा--

(ए) शासकीय कर्मचा-याला एखाद्या नियमित विद्याविषयक किंवा निमविद्याविषयक पाठयक्रमासाठी उपस्थित राहता येत नसेल असा प्रशिक्षण पाठयक्रम किंवा अध्ययन दौरा लोकहिताच्या दृष्टीने शासनाला निश्चिपणे फायदेशीर ठरणारा असल्याचे प्रमाणित करण्यात आलेले असेल तर आणि तो शासकीय कर्मचा-याच्या कर्तव्यक्षेत्राशी संबंधित असेल तर अशा प्रशिक्षण पाठयक्रमासाठी किंवा अध्ययन दौ-यासाठी मंजूर करता येईल, आणि

(बी) लोकप्रशासनाच्या यंत्रणेशी किंवा पार्श्वभूमीशी संबंधित असलेल्या अध्ययनासाठी पुढील शर्तीच्या अधीन राहून मंजूर करता येईल :-

(एक) विशिष्ट अध्ययन किंवा अध्ययन दौरा, रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-याने मान्य केलेला असावा, आणि

(दोन) शासकीय कर्मचा-याला तो अध्ययन रजेवर असताना त्याने केलेल्या कामाबाबतचा संपूर्ण अहवाल रजेवरून परत आल्यावर सादर करावा लागेल,

(सी) शासकीय कर्मचा-याच्या कामकाजाशी निकटचा अथवा प्रत्यक्ष संबंध नसेल परंतु नागरी सेवक म्हणून त्याची क्षमता वाढीस लागेल आणि लोकसेवेच्या अन्य शाखांमध्ये नियुक्त केलेल्या कर्मचा-यांशी तो अधिक चांगला सहायोग साधू शकेल, अशा रीतीने त्याच्या मनाची कक्षा विस्तारित करण्यास समर्थ असलेल्या अभ्यासक्रमासाठी मंजूर करता येईल.

#### (३) अध्ययन रजा पुढील शर्ती पूर्ण झाल्याखेरीज मंजूर करण्यात येणार नाही--

(ए) प्रस्तावित अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण लोकहिताच्या दृष्टीने निश्चितपणे लाभदायक ठरणार आहे असे, रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-याने प्रमाणित केलेले असले पाहिजे,

(बी) अध्ययन रजा, विद्याविषयक किंवा वाङ्मयीन विषयांव्यतिरिक्त अन्य विषयातील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी असली पाहिजे.

मात्र एखादा वैद्यकीय अधिकारी आपले काम पार पाडत असताना वैद्यक शास्त्रातील स्नातकोत्तर अभ्यासक्रम त्याची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने मौलिक ठरेल असे संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांनी प्रमाणित केले असेल तर तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अशा वैद्यकीय अधिका-यास अध्ययन रजा मंजूर करता येईल,

(सी) अशी अध्ययन रजा भारताबाहेर असेल तर भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अर्थव्यवहार विभागाने अशा रजेसाठी विदेशी चलन उपलब्ध करून देण्याचे मान्य केलेले असले पाहिजे.

(४) भारतामध्ये पुरेशा सोयी उपलब्ध आहेत अशा विषयांच्या अभ्यासक्रम किंवा भारत सरकारच्या वित्त मंत्रालयातील अर्थव्यवहार विभागाने किंवा शिक्षण मंत्रालयाने चालू केलेल्या योजनांपैकी कोणत्याही योजनेखालील अभ्यासक्रम भारताबाहेर पार पाडण्यासाठी अध्ययन रजा मंजूर करण्यात येणार नाही.

(५) सर्वसामान्यपणे अध्ययन रजा --

(ए) पाच वर्षांपेक्षा कमी सेवा झाली असेल अशा शासकीय कर्मचा-यास मंजूर केली जाणार नाही,

(बी) जो कर्मचारी अध्ययन रजा संपल्यानंतर कामावर परत येणे अपेक्षित असेल अशा तारखेपासून तीन वर्षांच्या आता सेवानिवृत्त होणार असेल अथवा जो सेवानिवृत्त होण्याचा विकल्प देऊ शकेल, अशा शासकीय कर्मचा-यास मंजूर केली जाणार नाही.

(६) रजेवरील अनुपस्थितीमुळे शासकीय कर्मचा-याचा त्याच्या नित्याच्या कामाशी संबंध तुटेल अथवा त्याच्या संवर्गामध्ये काही अडचणी निर्माण होतील, तर शासकीय कर्मचा-याला वारंवार अध्ययन रजा मंजूर करण्यात येऊ नये.

**टीप--** प्रत्येक प्रकरणातील गुणवत्ता लक्षात घेऊन आणि सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभाग यांच्याशी विचारविनिमय करून अध्ययन रजेच्या अर्जाचा विचार करण्यात येईल.

#### **८१. अध्ययन रजेचा कमाल कालावधी**

(१) शासकीय कर्मचा-यास मंजूर करता येईल अशी जास्तीत जास्त अध्ययन रजा--

(ए) कोणत्याही एका वेळी सर्वसाधारणपणे १२ महिने, आणि

(बी) त्याच्या संपूर्ण सेवेच्या कालावधीत (अन्य कोणत्याही नियमान्वये मंजूर केलेल्या तत्सम अध्ययन किंवा प्रशिक्षण रजेचा समावेश करून) एकूण २४ महिने एवढी असेल.

#### **८२. अध्ययन रजेसाठी अर्ज**

.(१) (ए) अध्ययन रजेसाठी प्रत्येक अर्ज रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-याकडे योग्य मार्गाने सादर करण्यात येईल.

(बी) अशा अर्जामध्ये, शासकीय कर्मचा-याला अभिप्रेत असलेला एक किंवा अधिक पाठयक्रम आणि द्यावयाची कोणतीही परीक्षा यांचा स्पष्ट उल्लेख केला पाहिजे.

(२) अर्जामध्ये संपूर्ण तपशील देणे शासकीय कर्मचा-यास शक्य नसेल तर किंवा भारतामध्ये मान्य करण्यात आलेल्या कार्यक्रमात भारत सोडल्यानंतर काही बदल करावयाचा असेल तर, तो यथास्थिति दूतावास प्रमुख किंवा रजा मंजूर करणारा प्राधिकारी यास, शक्य तितक्या लवकर त्यासंबंधीचा तपशील सादर करील आणि तो स्वतःच्या जबाबदारीवर तसे करण्यास तयार असल्याखेरीज, त्या पाठयक्रमास रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-याची मान्यता मिळेपर्यंत, तो पाठयक्रमास प्रारंभ करणार नाही अथवा त्यासंबंधात कोणत्याही खर्च करणार नाही.

### ८३. अध्ययन रजेची मंजूरी

(१) अध्ययन रजेच्या अनुज्ञेयतेसंबंधीचा अहवाल लेखापरीक्षा अधिका-याकडून घेण्यात येईल,

मात्र शासकीय कर्मचा-याने आधीच अध्ययन रजा घेतलेली असेल तर त्याचा उल्लेख त्या अहवालात करण्यात येईल.

(२) एखाद्या विभागाच्या किंवा आस्थापनेच्या स्थायी संवर्गात असलेला शासकीय कर्मचारी दुस-या एखाद्या विभागात किंवा आस्थापनेत अस्थायी म्हणून काम करीत असेल तर, त्याला अध्ययन रजा मंजूर करण्यापूर्वी तो कर्मचारी ज्या विभागाच्या किंवा ज्या आस्थापनेच्या कायम सेवेत असेल त्या विभागाची किंवा आस्थापनेची सहमती घेण्यात येईल, या शर्तीच्या अधीन राहून त्याला अशी रजा मंजूर करण्यात येईल.

(३) ज्यावेळी परदेशात अभ्यास करण्यासाठी अध्ययन रजा मंजूर करण्यात येते त्यावेळी , रजा मंजूर करणा-या प्राधिका-याने संबंधित दूतावास प्रमुखाला तसे कळविले पाहिजे.

**टीप--** शासकीय कर्मचा-याने परिचय पत्र मिळविण्याकरिता किंवा इतर तत्सम आवश्यक सुविधांसाठी दूतावास प्रमुखाशी संपर्क साधावा.

(४) (ए) ज्याला अध्ययन रजा किंवा अशा प्रकारच्या अध्ययन रजेत मुदतवाढ मंजूर करण्यात आली असेल अशा स्थायी सेवेत असणा-या प्रत्येक शासकीय कर्मचा-याने, त्याला मंजूर करण्यात आलेली अध्ययन रजा किंवा अशा रजेची मुदतवाढ सुरु होण्यापूर्वी परिशिष्ट-पाच मधील यथास्थिति **नमुना ७** किंवा **नमुना ८** मध्ये बंधपत्र करून देणे आवश्यक आहे.

(बी) ज्याला अध्ययन रजा किंवा अशा अध्ययन रजेमध्ये मुदतवाढ मंजूर करण्यात आली असेल, अशा स्थायी सेवेत नसणा-या प्रत्येक शासकीय कर्मचा-याने त्याला मंजूर करण्यात आलेली अध्ययन रजा किंवा अशा अध्ययन रजेमधील मुदतवाढ सुरु होण्यापूर्वी परिशिष्ट-पाच मधील यथास्थिती **नमुना ९** किंवा **नमुना १०** मध्ये बंधपत्र करून देणे आवश्यक आहे.

(सी) खंड (ए) किंवा (बी) मध्ये उल्लेखिलेल्या शासकीय कर्मचा-याने आवश्यक ते बंधपत्र करून दिले आहे, अशा आशयाचे प्रमाणपत्र रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-याने लेखापरीक्षा अधिका-याकडे पाठवले पाहिजे.

(५) (ए) अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर शासकीय कर्मचा-याने, अध्ययन रजा मंजूर करणा-या प्राधिका-याकडे उत्तीर्ण झालेल्या परीक्षांची प्रमाणपत्रे किंवा शिक्षण घेतलेल्या विशेष अभ्यासक्रमाची प्रमाणपत्रे सादर केली पाहिजेत आणि त्या अभ्यासक्रमाच्या प्रभारी अधिका-याच्या (असल्यास) अभिप्रायासह अभ्यासक्रम सुरु झाल्याची व समाप्त झाल्याची तारीखही दर्शविली पाहिजे.

(बी) ज्या देशात भारतीय दूतावास आहे अशा भारताबाहेरील देशामध्ये अभ्यासक्रम सुरु केला असेल तर प्रमाणपत्रे संबंधित दूतावास प्रमुखामार्फत सादर केली पाहिजेत.

#### **८४. अध्ययन रजेचा हिशेब आणि ती रजा इतर प्रकारच्या रजेला जोडून घेणे**

(१) अध्ययन रजा, शासकीय कर्मचा-याच्या रजा खाती खर्ची घालण्यात येऊ नये.

(२) अध्ययन रजा इतर प्रकारच्या रजेला जोडून घेता येईल, परंतु कोणत्याही परिस्थितीत असाधारण रजेव्यतिरिक्त इतर रजेला जोडून मंजूर करण्यात येणा-या रजेमुळे शासकीय कर्मचा-याचा त्याच्या नेहमीच्या सेवेतील अनुपस्थितीचा एकूण कालावधी, २८ महिन्यांपेक्षा अधिक होता कामा नये.

**स्पष्टीकरण.**-- या पोटनियमात विहित करण्यात आलेल्या अनुपस्थितीच्या अड्डावीस महिन्यांच्या कालावधीत दीर्घ सुट्यांचा समावेश आहे.

(३) शासकीय कर्मचा-याला दुस-या कोणत्याही प्रकारच्या रजेला जोडून अध्ययन रजा मंजूर करण्यात आली असेल तर, त्याची तशी इच्छा असल्यास, इतर कोणत्याही प्रकारच्या रजेमध्ये अभ्यासक्रम हाती घेता येईल किंवा सुरु करता येईल, आणि नियम ८७ मध्ये विहित करण्यात आलेल्या इतर शर्तीच्या अधीन राहून त्यासंबंधातील अध्ययन भत्ता त्याला मिळू खकेल.

मात्र, अशा अभ्यासक्रमाबरोबरच येणारा अशा रजेचा कालावधी, अध्ययन रजा म्हणून हिशेबात घेण्यात येणार नाही.

#### **८५. अभ्यासक्रमाच्या कालावधीपेक्षा अधिक होणा-या अध्ययन रजेचे विनियमन**

शासकीय कर्मचा-याला मंजूर करण्यात आलेल्या अध्ययन रजेपेक्षा अभ्यासक्रमाचा कालावधी कमी असेल तर, शिल्लक राहिलेला अध्ययन रजेचा कालावधी हा सर्वसामान्य रजा समजण्यासाठी रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-याची पूर्वमंजूरी मिळविण्यात आली नसेल तर, त्या कर्मचा-याने अभ्यासक्रम संपताच कामावर पुन्हा रुजू झाले पाहिजे.

#### **८६. अध्ययन रजेच्या कालावधीतील रजा वेतन**

(१) भारताबाहेर अध्ययन रजेवर असताना शासकीय कर्मा-याला, नियम ८७ ते ८९ यांमधील तरतुदीनुसार अनुज्ञेय असलेला अध्ययन भत्ता व त्याशिवाय तो अशा रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी शासनाच्या कामावर असताना त्याला जितके वेतन मिळाले असेल तितके रजा वेतन (महागाई भत्त्याव्यतिरिक्त इतर भत्ते वगळून) मिळेल.

(२) (ए) भारतामध्ये अध्ययन रजेवर असताना शासकीय कर्मचा-याला, तो अशा रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी शासनाच्या कामावर असताना त्याला जितके वेतन मिळाले असेल तितके रजा वेतन (महागाई भत्त्याव्यतिरिक्त इतर भत्ते वगळून) मिळेल.

(बी) खंड (ए) अन्वये पूर्ण दराने देण्यात येणारे रजा वेतन हे, शासकीय कर्मचा-याने त्याला कोणतीही शिष्यवृत्ती, विद्यावेतन किंवा कोणत्याही अंशकालिक सेवेकरिता पारिश्रमिक मिळत नसल्याचे प्रमाणपत्र सादर केले पाहिजे, या शर्तीच्या अधीन राहिल.

(सी) शासकीय कर्मचा-याला, अध्ययन रजेच्या कालावधीत शिष्यवृत्ती, विद्यावेतन किंवा कोणत्याही अंशकालिक सेवेकरिता पारिश्रमिक म्हणून काही रक्कम मिळत असल्यास ती रक्कम या पोटनियमान्वये देय असलेल्या रजा वेतनाशी समायोजित करण्यात येईल. मात्र त्याचे रजा वेतन अर्धवेतनी रजेच्या कालावधीत त्याला द्यावयाच्या रजा वेतनाच्या रकमेपेक्षा कमी होता कामा नये.

(डी) भारतामधील अभ्यासक्रमांरिता मंजूर करण्यात आलेल्या अध्ययन रजेच्या कालावधीत कोणताही अध्ययन भत्ता देण्यात येणार नाही.

#### **८७. अध्ययन भत्त्याच्या मंजूरीसाठी शर्ती**

(१) भारताबाहेर अध्ययन रजा मंजूर करण्यात आलेल्या शासकीय कर्मचा-याला, एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेमध्ये निश्चित असा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी किंवा विशेष स्वरूपाच्या कामाच्या तपासणीकरिता निश्चित स्वरूपाचा दौरा करण्यासाठी तसेच अभ्यासक्रमाच्या अखेरीस कोणतीही परीक्षा देण्यासाठी व्यतीत केलेल्या कालावधीकरिता अध्ययन भत्ता मंजूर करण्यात येईल.

(२) शासकीय कर्मचा-याला, त्याच्या रजा वेतनाखेरीज, शासनाकडून किंवा अशासकीय संस्थेकडून देण्यात आलेली कोणतीही शिष्यवृत्ती किंवा विद्यावेतन अथवा कोणत्याही अंशकालिक सेवेसंबंधातील इतर कोणतेही पारिश्रमिक स्वीकारण्याची व ते ठेवून घेण्याची परवानगी देण्यात आली असेल तेव्हा--

(ए) अशा शिष्यवृत्तीची किंवा विद्यावेतनाची किंवा पारिश्रमिकाची निव्वळ रक्कम (शिष्यवृत्तीच्या किंवा विद्यावेतनाच्या किंवा पारिश्रमिकांच्या रकमेमधून, शासकीय कर्मचा-याने कोणतीही फी भरली असल्यास ती वजा केल्यानंतर येणारी रक्कम) त्याला अन्यथा अनुज्ञेय असलेल्या अध्ययन भत्त्याच्या रकमेपेक्षा अधिक असेल तर, कोणताही अध्ययन भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

(बी) शिष्यवृत्तीची किंवा विद्यावेतनाची किंवा पारिश्रमिकाची निव्वळ रक्कम त्यास अन्यथा अनुज्ञेय असलेल्या अध्ययन भत्त्याहून कमी असेल तेव्हा शिष्यवृत्तीची किंवा विद्यावेतनाची अथवा कोणत्याही अंशकालिक सेवेसंबंधातील अन्य कोणत्याही पारिश्रमिकाची निव्वळ रक्कम आणि अध्ययन भत्ता यांमधील तफावतीची रक्कम, रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-याकडून मंजूर करण्यात येईल.

(३) शासकीय कर्मचा-याने स्वतःच्या सोयीनुसार अभ्यासक्रमात काही कालावधीचा खंड पाडला तर त्या कालावधीबद्दल अध्ययन भत्ता मंजूर करण्यात येणार नाही.

मात्र अभ्यासक्रमातील असा खंड आजारपणामुळे पडला असेल तर, रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी किंवा दूतावास प्रमुख, एका वेळी जास्तीत जास्त १४ दिवसांच्या कालावधीकरिता अध्ययन भत्ता मंजूर करू शकेल.

(४) अभ्यासक्रमाच्या दरम्यान येणा-या दीर्घ सुटीच्या संपूर्ण कालावधीकरिताही, पुढील शर्तीच्या अधीन राहून अध्ययन भत्ता देण्यात येईल :-

(ए) शासकीय कर्मचा-याने यथास्थिति शासनाच्या किंवा रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-याच्या आदेशान्वये दीर्घ सुटीच्या कालावधीत कोणत्याही विशेष अभ्यासक्रमाकरिता किंवा प्रत्यक्ष प्रशिक्षणाकरिता उपस्थित राहिले पाहिजे, किंवा

(बी) असा आदेश देण्यात आला नसेल तर शासकीय कर्मचा-याने यथास्थिति दूतावास प्रमुखाकडे किंवा रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-याकडे, त्याने सुटीच्या कालावधीत आपला अभ्यास चालू ठेवला असल्याबाबतचा समाधानकारक पुरावा सादर केला पाहिजे:

मात्र, अभ्यासक्रमाच्या अखेरीस येणा-या दीर्घ सुटीच्या संबंधात जास्तीत जास्त १४ दिवसांच्या कालावधीकरिता अध्ययन भत्ता देण्यात येईल.

(५) अध्ययन भत्ता मंजूर करावयाचा एकूण कालावधी २४ महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही.

#### ८८. अध्ययन भत्त्याचे दर

(१) अध्ययन भत्त्याचे दर खाली नमूद केल्याप्रमाणे असतील:--

देश	प्रतिदिन अध्ययन भत्ता
ऑस्ट्रेलिया	£ १.००(स्टर्लिंग)
युरोप खंड	£ १.६५(स्टर्लिंग)
न्युझीलंड	£ १.२०(स्टर्लिंग)
युनायटेड किंग्डम्	£ २.००(स्टर्लिंग)
युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका	£ २.७५(स्टर्लिंग)

(२) पोट-नियम (१) मध्ये विहित करण्यात आलेल्या अध्ययन भत्त्याच्या दरांमध्ये शासनाला वेळोवेळी सुधारणा करता येईल.

(३) पोट-नियम (१) मध्ये नमूद केलेल्या देशांव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशामध्ये अध्ययन रजा घेणा-या शासकीय कर्मचा-याला मंजूर करण्यात येणा-या अध्ययन भत्त्यांचे दर, शासन प्रत्येक प्रकरणी विशेषरित्या निश्चित करील त्याप्रमाणे असतील.

#### ८९. अध्ययन भत्ता देण्याची कार्यपध्दती

(१) शासकीय कर्मचा-याने, त्याला कोणतीही शिष्यवृत्ती किंवा विद्यावेतन किंवा कोणत्याही अंशकालिक सेवेसंबंधातील इतर कोणतेही पारिश्रमिक मिळत नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र प्रस्तुत केल्यावरच त्याला अध्ययन भत्ता देण्यात येईल.

(२) शासकीय कर्मचा-याने, अभ्यासक्रमास उपस्थित राहिल्यासंबंधीचे आवश्यक ते प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे किंवा ज्या कालावधीबद्दल अध्ययन भत्त्याची मागणी केलेली असेल तो कालावधी उचित कारणासाठी व्यतीत करण्यात आल्याबद्दल रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-याची त्याने खात्री न पटवल्यामुळे, जादा दिली गेलेली रक्कम परत करण्यात येईल, अशी लेखी हमी देण्याच्या शर्तीवर प्रत्येक महिन्याच्या अखेरीस अध्ययन भत्ता तात्पुरता मंजूर करण्यात येईल.



(३) (ए) मान्यताप्राप्त संस्थेमधील निश्चित अभ्यासक्रमाच्या बाबतीत, शासकीय कर्मचा-याने उपस्थितिविषयक योग्य प्रमाणपत्रे जोडून वेळोवेळी मागण्या सादर केल्यावर, जेथे भारतीय दूतावास नाही अशा देशामध्ये अध्ययन रजा घेण्यात आली असेल तर रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी आणि इतर बाबतीत दूतावास प्रमुख, अध्ययन भत्ता मंजूर करील.

(बी) अध्ययन भत्त्याच्या मागणीच्या पुष्ट्यर्थ सादर करावे लागणारे उपस्थिति प्रमाणपत्र, शासकीय कर्मचारी एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये अभ्यासक्रम पार पाडत असेल तर सत्राच्या अखेरीस पाठविण्यात येईल किंवा इतर कोणत्याही संस्थेमध्ये अभ्यासक्रम पार पाडत असेल तर जास्तीत जास्त **तीन महिन्यांच्या** कालांतराने पाठविण्यात येईल.

(४) (ए) मान्य करण्यात आलेल्या अध्ययन कार्यक्रमात वरील प्रकारच्या अभ्यासक्रमाचा अंतर्भाव नसेल किंवा तो कार्यक्रम केवळ तेवढ्याच अभ्यासक्रमापुरता नसेल तर शासकीय कर्मचारी हा रजा मंजूर करणा-या सक्षम प्राधिका-याला प्रत्यक्ष किंवा दूतावास प्रमुखामार्फत त्याने कालावधी कसा व्यतीत केला ते दर्शविणारी दैनंदिनी सादर करील, तसेच अभ्यासलेल्या पध्दतीचे व कार्याचे संपूर्ण स्वरूप दर्शविणारा अहवाल, अशा पध्दतीने व अशी कार्ये अंगीकारणे भारतातील परिस्थितीत कितपत शक्य होईल या संबंधीच्या सूचनांसह सादर करील.

(बी) शासकीय कर्मचा-याने अभ्यासक्रमाच्या कालावधीचा योग्य वापर केला आहे हे त्याच्या दैनंदिनीवरून व अहवालावरून दिसून येते किंवा कसे याविषयी रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी निर्णय घेईल आणि त्यानुसार किती कालावधीकरिता अध्ययन भत्ता मंजूर करण्यात यावा ते निश्चित करील.

#### **१०. अध्ययन व भत्त्याव्यतिरिक्त इतर भत्त्यांची अनुज्ञेयता**

शासकीय कर्मचा-याला मंजूर करण्यात आलेल्या अध्ययन रजेच्या संबंधात अध्ययन भत्ता व महागाई भत्ता यांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

#### **११. अध्ययन रजेच्या कालावधीतल प्रवास भत्ता**

अध्ययन रजा मंजूर करण्यात आलेल्या शासकीय कर्मचा-याला सर्वसामान्यपणे प्रवास भत्ता अनुज्ञेय असणार नाही. परंतु, अपवादात्मक परिस्थितीत शासन असा भत्ता मंजूर करू शकेल.

#### **१२. अध्ययन फीचा खर्च**

अध्ययन रजा मंजूर करण्यात आलेल्या शासकीय कर्मचा-याला सर्वसामान्यपणे अध्ययनाकरिता द्यावयाच्या फीचा खर्च भागवावा लागेल. परंतु, अपवादात्मक प्रकरणांमध्ये शासन अशी फी मंजूर करू शकेल:

मात्र, ज्या शासकीय कर्मचा-याला शिष्यवृत्ती किंवा विद्यावेतन मिळत असेल--मग ते कोणत्याही मार्गाने मिळत असो--किंवा ज्याला रजा वेतनाबरोबरच अंशकालिक सेवेचे पारिश्रमिक स्वीकारण्याची किंवा ते ठेवून घेण्याची परवानगी देण्यात आली असेल अशा शासकीय कर्मचा-याला कोणत्याही बाबतीत फीचा खर्च दिला जाणार नाही.

### ९३. अध्ययन रजेनंतर राजीनाम किंवा सेवानिवृत्ती

(१) शासकीय कर्मचारी अध्ययन रजेच्या कालावधीनंतर कामावर परत न येता किंवा कामावर परत आल्यानंतर तीन वर्षांच्या कालावधीत सेवानिवृत्त झाला किंवा त्याने सेवेचा राजीनामा दिला किंवा अन्यथा तो सेवा सोडून गेला तर--

(ए) रजावेतन, अध्ययन भत्ता, फी, प्रवास यावर शासनाने केलेला खर्च व असल्यास कोणाताही इतर खर्च, याची प्रत्यक्ष रक्कम, आणि

(बी) विदेशी शासने, प्रतिष्ठाने आणि विश्वस्त मंडळे यांसारख्या इतर संस्थांनी केलेल्या खर्चाची, असल्यास, प्रत्यक्ष रक्कम, आणि

शासकीय कर्जावर त्या त्या वेळी अंमलात असलेल्या व्याजाच्या दराने त्या रकमांवरील मागणी केल्याच्या तारखेपासूनच्या व्याजाची रक्कम शासकीय कर्मचा-याला त्याचा राजीनामा स्वीकारण्यात येण्यापूर्वी किंवा त्याला सेवानिवृत्ती होण्याची परवानगी देण्यात येण्यापूर्वी किंवा अन्यथा तो सेवा सोडून जाण्यापूर्वी शासनास परत करावी लागेल :

मात्र,--

(एक) अध्ययन रजेवरून कामावर परत आल्यानंतर वैद्यकीय कारणास्तव सेवेतून निवृत्त होण्यास परवानगी देण्यात आलेल्या शासकीय कर्मचा-याला या नियमातील कोणतीही बाब लागू होणार नाही, किंवा

(दोन) अध्ययन रजेवरून कामावर परत आल्यानंतर, ज्या शासकीय कर्मचा-याला शासनाच्या नियंत्रणाखालील कोणत्याही सांविधिक किंवा स्वायत्त संस्थेमध्ये किंवा मंडळामध्ये सेवेकरिता प्रतिनियुक्त केले असेल आणि नंतर लोकहितासाठी उक्त सांविधिक किंवा स्वायत्त संस्थेमध्ये किंवा मंडळामध्ये कायमचे सामावून घेण्याच्या दृष्टीने शासनामधील सेवेचा राजीनामा देण्यास परवानगी देण्यात आली असेल अशा शासकीय कर्मचा-याला या नियमातील कोणतीही बाब लागू होणार नाही.

(२) (ए) अशा शासकीय कर्मचा-याने घेतलेली अध्यन रजा, ज्या तारखेपासून ती सुरु होत असेल त्या तारखेला त्याच्या खाती जमा असलेल्या नियमित रजेमध्ये रुपांतरित करण्यात यावी. अध्ययन रजेला जोडून कोणतीही नियमित रजा घेतलेली असेल तर ती अध्ययनाच्या प्रयोजनार्थ योग्य रितीने समायोजित करण्यात यावी, आणि अशा रीतीने रुपांतरित करता न येणारी उर्वरित अध्ययन रजा, असल्यास, ती असाधारण रजा म्हणून समजण्यात यावी.

(बी) शासकीय कर्मचा-याने पोट-नियम(१) अन्वये परत करावयाच्या रकमेव्यतिरिक्त, अध्ययन रजा रुपांतरित करण्यात आल्यानंतर त्याला अनुज्ञेय असलेल्या रजा वेतनापेक्षा, प्रत्यक्ष मिळालेले रजा वेतन अधिक असल्यास त्या जादा रजा वेतनाची रक्कम त्याला शासनास परत करावी लागेल.

(३) या नियमामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, लोकहिताच्या दृष्टीने किंवा संबंधित प्रकरणाची किंवा प्रकरणांच्या वर्गाची विशिष्ट परिस्थिती लक्षात घेता शासनाला तसे करणे आवश्यक किंवा इष्ट वाटत असेल तर, संबंधित शासकीय कर्मचा-याने किंवा शासकीय कर्मचा-यांच्या वर्गाने पोट-नियम(१) अन्वये परत करणे आवश्यक असेल अशी रक्कम, शासन आदेशानुसार सोडून देऊ शकेल किंवा कमी करू शकेल.

-----

## प्रकरण आठ--संकीर्ण

### १४. रजेच्या प्रयोजनाकरिता हिशेबात घेण्यात येणारी तात्पुरती आणि स्थानापन्न सेवा

केंद्र शासनाकडे किंवा कोणत्याही राज्य शासनाकडे केलेली तात्पुरती आणि स्थानापन्न सेवा, कामात खंड न पडता, महाराष्ट्र शासनाने नंतर कायम केल्यास, संबंधित शासकीय कर्मचारी, त्या शासनाच्या सेवेत खंड न पडता कायम होईपर्यन्त राहिला असता तर, त्या दुस-या शासनाच्या नियमानुसार अशी सेवा हिशेबात धरली गेली असती या शर्तीवर, आणि महाराष्ट्र शासनाकडे केलेली तात्पुरती आणि स्थानापन्न सेवा त्या दुस-या शासनाकडून त्याच रीतीने मानण्यात येईल या शर्तीवर, अशी सेवा रजेच्या प्रयोजनासाठी हिशेबात घेतली जाईल.

### १५. अंशतः नियत वेतनाच्या आणि अंशतः मानधनाच्या रूपाने पारिश्रमिक देण्यात येणा-या शासकीय कर्मचा-यांना रजा मंजूरी

(१) अंशतः नियत वेतनाच्या आणि अंशतः मानधनाच्या रूपाने पारिश्रमिक मिळणा-या शासकीय कर्मचा-याला, त्यास नियुक्त करणा-या प्राधिका-याला जी रजा देणे योग्य वाटेल, अशी रजा मंजूर करता येईल. मात्र, तो प्राधिकारी, अनुपस्थित कर्मचा-याची कर्तव्ये पार पाडण्याकरिता समाधानकारक व्यवस्था करू शकला पाहिजे आणि त्यासाठी शासनाला कोणताही जादा खर्च पडता कामा नये. अशा प्रकरणात शासकीय कर्मचा-याला, त्याच्या पदाच्या वेतनाइतके किंवा त्या वेतनाच्या भागाइतके रजा वेतन घेण्याची परवानगी देण्यात येईल. परंतु, मानधनाची संपूर्ण रक्कम त्या पदावर स्थानापन्न म्हणून काम करणा-या व्यक्तीलाच देण्यात येईल.

(२) संतत सेवेत नसलेल्या आणि अंशकालिक सेवेत असलेल्या शासकीय कर्मचा-यांना द्यावयाच्या रजेचे विनियमन करणारे नियम परिशिष्ट --चार मध्ये दिलेले आहेत.

### १६. विंध्यन यांत्रिक, मुकादम आणि प्रशिक्षित हमाल यांना देण्यात येणारी रजा

कृषि विभागात विंध्यनाच्या कामावर असलेले विंध्यन यांत्रिक, मुकादम आणि प्रशिक्षित हमाल यांना--

(१) कामावर व्यतीत केलेल्या कालावधीच्या १/११ याप्रमाणेच एकावेळी जास्तीत जास्त ६० दिवस इतकी रजा, रजेवर जाण्यापूर्वीच्या प्राप्तीएवढ्या मासिक रजा भत्त्यावर देण्यात येईल, आणि

(२) कामावर व्यतीत केलेल्या कालावधीच्या आणखी १/११ कालावधीकरिता वरील भत्त्याच्या निम्म्या भत्त्यावरील रजा वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे देता येईल. मात्र, त्यांनी पाच वर्षांपेक्षा कमी नसेल इतक्या कालावधीइतके काम केलेले असले पाहिजे.

-----

## प्रकरण नऊ--निरसन आणि व्यावृत्ती

### १७. निरसन आणि व्यावृत्ती

या नियमांच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी महाराष्ट्र राज्यात अंमलात असलेले मुंबई नागरी सेवा नियम, १९५९ यामधील तत्सम नियम हे, प्रस्तुत नियमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कोणत्याही बाबीसंबंधी त्यात तरतूद असेल तेवढ्यापुरते, याद्वारे निरसित करण्यात येत आहेत:

परंतु, अशा प्रकारे निरसित करण्यात आलेल्या नियमांखाली केलेली कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही कार्यवाही, प्रस्तुत नियमांमधील तत्सम तरतुदीनुसार केली असल्याचे मानले जाईल.

-----

---

---

परिशिष्टे

---

---

## परिशिष्ट -- दोन

(नियम ५२ पहा)

दीर्घ सुटी असलेल्या/दीर्घ सुटी नसलेल्या विभागांमध्ये सेवा करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची यादी

नियम ५२ च्या शर्तीनुसार खालील वर्गातील कर्मचारी, हे दीर्घ सुटी विभागाच्या सेवेतील आहेत :-

### १. (ए) शिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखालील--

(एक) सर्व शासकीय शैक्षणिक संस्थांचे, वर्ग एक, दोन आणि तीन मधील प्रमुख.

(दोन) शासकीय कला, विज्ञान, वाणिज्य व विधी महाविद्यालयांतील यथास्थिति वर्ग एक, दोन आणि तीन मधील प्राध्यापक, प्रपाठक, सहयोगी प्राध्यापक, संशोधन सहाय्यक, अधिव्याख्याते, सहायक अधिव्याख्याते, प्रयोगनिर्देशक, पाठनिर्देशक.

(तीन) शासकीय प्रशिक्षण महाविद्यालयांमधील यथास्थिती वर्ग एक, दोन आणि तीन मधील प्राध्यापक, अधिव्याख्याते, समन्वयक, सहायक अधिव्याख्याते इत्यादी.

(चार) शासकीय महाविद्यालयांतील आणि माध्यमिक शाळांतील शारीरिक प्रशिक्षण निदेशक.

(पाच) शासकीय महाविद्यालयांतील आणि माध्यमिक शाळांतील प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर.

(सहा) शासकीय प्राथमिक, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शाळांमधील आणि प्राथमिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य विशेष संस्था यामधील अधिव्याख्याते किंवा इतर शिक्षक.

(सात) दीर्घ सुटी नसलेल्या विभागातील म्हणून नमूद केलेल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त शासकीय संस्थांमधील इतर सर्व कर्मचारीवर्ग.

**टीप :-** खालील शासकीय कर्मचारी दीर्घ सुटी नसलेल्या विभागातील कर्मचारी असल्याचे समजण्यात यावे :-

(एक) ज्यांना कृषि क्षेत्राचे पर्यवेक्षण करावे लागते असे बहुउद्देशीय माध्यमिक शाळांमधील क्षेत्र अधिक्षक व कृषि माध्यमिक शाळांमधील कृषि शिक्षण पर्यवेक्षक अथवा कृषिविषयक माध्यमिक शाळांमधील तत्सम पदधारक आणि शेतीचे काम करावे लागणारे क्षेत्र सहाय्यक व क्षेत्र परिचर,

(दोन) महाविद्यालयांसह सर्व शिक्षण संस्थांमधील लिपिक व इतर लिपिकवर्गीय कर्मचारी,

(तीन) महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्थांमधील ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल,

(चार) शासकीय महाविद्यालयांचे प्रबंधक,

(पाच) शिक्षण संस्थांच्या कार्यालयाशी सलग्न असे वर्ग चार चे कर्मचारी,



(सहा) आकस्मिक खर्चामधून पगार दिले जाणारे वर्ग चारचे शिक्षण संस्थांतील खालील कर्मचारी :-

(१) ग्रंथालय हमाल, (२) प्रयोगशाळा हमाल, (३) माळी, (४) पहारेकरी, (५) सफाईगार, (६) कामाठी किंवा हमाल. (७) पागी, (८) फरास.

(बी) (एक) तंत्रशिक्षण संचालकांच्या नियंत्रणाखालील ज्या पदांवरील कर्मचाऱ्यांना अध्यापन निदेशांची आवश्यकता आहे अशी महाराष्ट्र शिक्षण सेवेतील, वर्ग एक, दोन व तीन ची सर्व पदे

**टीप १ :** तंत्रशिक्षण संचालकांच्या नियंत्रणाखालील शिक्षण संस्थांचे महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग एक, दोन व तीन मधील प्राचार्य आणि प्रमुख यांनी अध्यापन कार्य करणे अपेक्षित असले तरीही ते दीर्घ सुटी नसलेल्या विभागातील पदधारक असल्याचे समजण्यात येईल.

**टीप २ :** ज्या पदधारकांना अध्यापन कार्य करणे आवश्यक नसते, त्यांची महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग एक, दोन व तीन मधील सर्व पदे दीर्घ सुटी नसलेल्या विभागातील असल्याचे समजण्यात येईल.

(दोन) कर्मशाळा/प्रयोगशाळा यांच्याशी संलग्न असलेले सर्व वर्ग चारचे कर्मचारी दीर्घ सुटी विभागातील कर्मचारी असल्याचे समजण्यात येईल.

**टीप :** एखाद्या संस्थेच्या कार्यालयातील आणि/किंवा त्या संपूर्ण संस्थेमधील वर्ग चारचे कर्मचारी दीर्घ सुटी नसलेल्या विभागातील कर्मचारी असल्याचे समजण्यात येईल.

(सी) पुसेगाव, औरंगाबाद, धुळे आणि अमरावती येथील शासकीय विद्यानिकेतनातील पुढील पद :-

(एक) प्राचार्य, महाराष्ट्र शिक्षण सेवा, वर्ग एक (प्रशासनिक शाखा).

(दोन) वसतिगृह अधीक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, वर्ग दोन (प्रशासनिक शाखा).

(तीन) वसतिगृह प्रमुख, महाराष्ट्र शिक्षण सेवा, वर्ग दोन (प्रशासनिक शाखा).

(चार) शिक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, वर्ग दोन (प्रशासनिक शाखा).

(पाच) सहायक शिक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, वर्ग तीन (प्रशासनिक शाखा).

(सहा) अंशकालिक शिक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, वर्ग तीन (प्रशासनिक शाखा).

(सात) स्वयंपाकी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, वर्ग चार

(आठ) सहायक स्वयंपाकी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, वर्ग चार.

(नऊ) पाकशाळा सेवक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, वर्ग चार, अधिसेविका, कामाठी,

सफाईगार, पहारेकरी आणि वीजतंत्री-नि-पाणी पंपचालक.

(डी) विज्ञान संस्था, मुंबई , नागपूर, औरंगाबादमधील वर्ग तीन व वर्ग चारच्या सेवेतील खालील पदे

:-

वर्ग तीन

- |                                    |                               |
|------------------------------------|-------------------------------|
| (एक) प्रयोग निर्देशक (पूर्णकालिक). | (सहा) कनिष्ठ यांत्रिक.        |
| (दोन) प्रयोग निर्देशक (अंशकालिक).  | (सात) सुतार.                  |
| (तीन) संशोधन सहायक.                | (आठ) काच फुगारी.              |
| (चार) कार्यदेशक.                   | (नऊ) प्रयोगशाळा सहायक.        |
| (पाच) वरिष्ठ यांत्रिक.             | (दहा) क्षेत्र समाहारक.        |
| (अकरा) वनस्पतिसंग्रह सहायक.        | (सोळा) वरिष्ठ तंत्रज्ञ.       |
| (बारा) संग्रहालय सहायक.            | (सतरा) तंत्र सहायक.           |
| (तेरा) अभिलेखापाल.                 | (अठरा) वरिष्ठ तंत्र सहायक.    |
| (चौदा) चित्रकार-नि-छायाचित्रकार.   | (एकोणीस) प्रयोगशाळा यांत्रिक. |
| (पंधरा) छायाचित्र कलाकार.          |                               |

वर्ग चार

- |                           |                         |
|---------------------------|-------------------------|
| (एक) पशु परिचर.           | (चार) कर्मशाळेतील मजूर. |
| (दोन) पशुपाल.             | (पाच) प्रयोगशाळा हमाल.  |
| (तीन) प्रयोगशाळेतील मजूर. |                         |

**टीप :** विज्ञानसंस्था, मुंबई येथील वर्ग तीन व वर्ग चार सेवेतील पुढील पदे (म्हणजेचे कार्यालयातील, ग्रंथालयातील आणि भांडारातील सर्व कर्मचारीवर्ग व सर्व विभागांतील प्रशासनिक सहायक आणि वनस्पतिशास्त्र विभागातील माळी) दीर्घ सुटी नसलेल्या विभागातील असल्याचे समजण्यात येईल :-

वर्ग तीन

- (एक) ग्रंथपाल.  
(दोन) भांडार अधिकारी.  
(तीन) वरिष्ठ श्रेणी लघुलेखक.

वर्ग चार

- (एक) नाईक.  
(दोन) चपराशी (कार्यालय व ग्रंथपाल).  
(तीन) लिफटवाला.

(चार) संचालकांचे स्वीय सहायक.

(चार) माळी (वनस्पतिशास्त्र विभाग).

(पाच) वरिष्ठ लिपिक.

(पाच) भांडारातील मजूर.

(सहा) प्रशासनिक सहायक.

(सहा) पहारेकरी (भांडार).

(सात) सहायक ग्रंथपाल.

(सात) सफाईगार (भांडार).

(आठ) भांडारपाल.

(आठ) पंपचालक.

(नऊ) लघु टंकलेखक

(नऊ) ग्रंथालयातील मजूर

(दहा) कनिष्ठ लिपिक

(अकरा) चालक.

२. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या नियंत्रणाखालील --

(ए) शासकीय वैद्यक महाविद्यालयांतील पुढील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य पूर्णकालिक अध्यापन कर्मचारीवर्ग :-

(एक) महाविद्यालयाचे प्राचार्यपद धारण करणारा अधिकारी,

(दोन) प्राध्यापक, विकृतिशास्त्र,

(तीन) अधिव्याख्याता, विकृतिशास्त्र,

(चार) अधिव्याख्याता, अणुजीवशास्त्र

(पाच) वरिष्ठतम कनिष्ठ अधिव्याख्याता, विकृतिशास्त्र, आणि

(सहा) वरिष्ठतम कनिष्ठ अधिव्याख्याता, अणुजीवशास्त्र, बी.जे. वैद्यक महाविद्यालय,

पूणे.

आणि पुढील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त मुंबई येथील ग्रॅन्ट वैद्यक महाविद्यालयातील अन्य पूर्णकालिक अध्यापन कर्मचारीवर्ग :-

(एक) प्राध्यापक, विकृतिशास्त्र, ग्रॅन्ट वैद्यक महाविद्यालय आणि विकृतिशास्त्रज्ञ, जे.जे.

गटाची रुग्णालये मुंबई

(दोन) अधिव्याख्याता, विकृतिशास्त्र

(तीन) अधिव्याख्याता, अणुजीवशास्त्र आणि

(चार) एक कनिष्ठ अधिव्याख्याता, विकृतिशास्त्र.

**टीप :** ६ नोव्हेंबर १९५० रोजी अथवा त्यानंतर शासकीय दंतवैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई येथे नियुक्त केलेले पुढील पूर्णकालिक अध्यापन कर्मचारी दीर्घ सुटी नसलेल्या विभागातील कर्मचारी असल्याचे समजण्यात यावे :-

(एक) प्राध्यापक, दंतवैद्यकशास्त्र व दंतशल्यचिकित्सक.

(दोन) अधिव्याख्याता, दंतवैद्यकशास्त्र.

(तीन) पूर्णकालिक प्रयोगनिर्देशक, दंतवैद्यकशास्त्र.

(बी) ६ नोव्हेंबर १९५० पूर्वी नियुक्त केलेल्या कर्मचारीवर्गास नियम ५२ च्या तरतुदी लागू होतील.

### ३. आयुर्वेद संचालनालयाच्या नियंत्रणाखालील --

(ए) नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पुढील पदे :-

(एक) अधिव्याख्याता, शरीररचनाशास्त्र, अणुजीवशास्त्र आणि आरोग्यशास्त्र.

(दोन) अधिव्याख्याता, द्रव्यगुण व रसशास्त्र.

(तीन) कनिष्ठ अधिव्याख्याता, रोगनिदान.

(चार) अधिव्याख्याता, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र.

(पाच) प्रयोगनिर्देशक, शरीररचनाशास्त्र.

(सहा) प्रयोगनिर्देशक, शरीरक्रियाशास्त्र.

(सात) प्रयोगनिर्देशक, विकृतिशास्त्र.

(आठ) प्रयोगनिर्देशक, द्रव्यगुण व रसशास्त्र.

(नऊ) प्रयोगनिर्देशक, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र.

**टीप :** नांदेड येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पुढील पदे दीर्घ सुटी नसलेल्या विभागातील पदे असल्याचे समजण्यात यावे :-

(एक) प्राचार्य-नि-अधिक्षक.

(दोन) प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, जीवरसायनशास्त्र व विकृतिशास्त्र.

(तीन) अधिव्याख्याता, चिकित्सालयीन औषधशास्त्र व औषधीविज्ञान.

(चार) प्राध्यापक, शरीर व शल्यशल्यशास्त्र.

(पाच) प्राध्यापक, दोषधातु, मलविज्ञान व रोगनिदान.

(सहा) प्राध्यापक, द्रव्यगुण व रसशास्त्र (औषधनिर्माता).

(सात) प्राध्यापक, कायाचिकित्सा.

(आठ) प्राध्यापक, कौमारभारिक्य.

(बी) रामविलास आनंदीलाल पोद्दार वैद्यक महाविद्यालय (आयुर्वेद), मुंबई येथील पुंढील पदे :-

(एक) अधिव्याख्याता, शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र व द्रव्यगुण आणि वस्तुसंग्रहालय व वनस्पतिशास्त्र उद्यान यांचे प्रभारी.

(दोन) पाठनिर्देशक, शरीररचनाशास्त्र आणि अधिव्याख्याता, शरीररचना.

(तीन) प्रयोगनिर्देशक, शरीरक्रियाशास्त्र व जीवरसायनशास्त्र.

(चार) प्रयोगनिर्देशक, शरीररचनाशास्त्र.

#### ४. न्यायिक विभागाच्या नियंत्रणाखालील --

अपिलीय अधिकार असणारे, जिल्हा व सत्र न्यायाधीश, सहायक न्यायाधीश, सह व अपर सत्र न्यायाधीश आणि नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई येथील मुख्य न्यायाधीशाव्यतिरिक्त सर्व न्यायिक अधिकारी आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कार्यालयातील आस्थापना कर्मचारी.

टीप १ : कामगार न्यायालयांचे न्यायाधीश व कर्मचारी दीर्घ सुटी नसणाऱ्या विभागातील कर्मचारी असल्याचे समजण्यात यावे.

टीप २ : अभिनिर्णेत्याची (औद्योगिक न्यायाधिकरणे) पदे, दीर्घ सुटी नसणाऱ्या विभागातील पदे असल्याचे समजण्यात यावे.

टीप ३ : दिवाणी न्यायाधीश-नि-दंडाधिकारी यांना दीर्घ सुटी विभागातील असल्याचे समजण्यात यावे.

टीप ४ : मुख्य महानगर दंडाधिकारी, अपर मुख्य महानगर दंडाधिकारी आणि महानगर दंडाधिकारी यांना दीर्घ सुटी नसणाऱ्या विभागातील समजण्यात यावे.

#### ५. पोलीस विभागाच्या नियंत्रणाखालील --

नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांना नियमित सुट्या मिळतात असे कर्मचारी.

टीप : सहायक पोलीस अधीक्षक, पोलीस उप - अधीक्षक, आणि नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील भाषा अध्यापक यांचा, दीर्घ सुटी विभागात समावेश होत नाही. परंतु या महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असलेले निरीक्षक व फौजदार हे दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असल्याचे समजण्यात येईल.

#### ६. मत्स्यव्यवसाय संचालनालयाच्या नियंत्रणाखालील --

शासकीय मत्स्योद्योग संचालनालयाशी संलग्न असलेला कर्मचारीवर्ग (वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त).

#### ७. महाराष्ट्र कामगार अभ्यास संस्था, मुंबई यांच्या नियंत्रणाखालील --

मुंबई येथील महाराष्ट्र कामगार अभ्यास संस्थेचे संचालक आणि अध्यापकांची इतर सर्व पदे.

## परिशिष्ट -- तीन

(नियम ७९ पहा)

### क्षयरोग/कर्करोग/कुष्ठरोग अथवा पक्षघात झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना सवलती देण्याबाबतचे नियम

#### नियम १ -- व्याप्ती

(१) हे नियम, नियमित आस्थापनेवरील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना, त्याचप्रमाणे रोजंदारीवरील कर्मचारी आणि अंशकालिक कर्मचारी वगळून कार्यव्ययी आस्थापनेतील व्यक्तींना लागू होतील.

(२) एक वर्षापेक्षा अधिक संतत सेवा झालेला अस्थायी शासकीय कर्मचारी, आर्थिक सवलती आणि पूर्णवेतनी क्षयरोग रजा यांविषयी किंवा या नियमाखालील सर्व सवलतीस पात्र ठरेल. आर्थिक सवलती आणि पूर्णवेतनी क्षयरोग रजा, किमान तीन वर्षांची संतत सेवा झालेल्या अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांनाच केवळ अनुज्ञेय असेल. एक वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांना या सवलतीपैकी कोणतीही सवलत मिळण्याचा हक्क असणार नाही.

**टीप :** एक वर्षाची अथवा तीन वर्षांची संतत सेवा याचा अर्थ, क्षयरोगाच्या उपचाराकरिता घेतलेल्या रजेच्या प्रारंभापर्यंत विनिर्दिष्ट मुदतीची महाराष्ट्र शासनाकडील सेवा, असा आहे.

(३) क्षयरोग झालेल्या शासकीय कर्मचारी, निलंबित असले तरीही या सवलती मिळण्यास पात्र असतील.

(४) साधी प्लूरिसी झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना या सवलती मिळणार नाहीत.

#### नियम २ -- रोग झाल्याची शंका व त्याची तपासणी

मुंबई शहरात नोकरी करणाऱ्या ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना क्षयरोग झाला असल्याची शंका असेल त्यांना जे. जे. रुग्णालय किंवा जी.टी. रुग्णालय, मुंबई, येथे तपासणीसाठी पाठवून त्याबाबतचा अहवाल मागवण्यात यावा. मुफसल क्षेत्रात काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना नजीकच्या जिल्हा मुख्यालय रुग्णालयात पाठवण्यात यावे. अशा तपासणीसाठी कोणताही खर्च आकारण्यात येऊ नये. जिल्हा शल्यचिकित्सकाला आवश्यक वाटल्यास तो अशा रुग्णाला, क्ष-किरण यंत्र इत्यादी योग्य त्या सोयी उपलब्ध असतील अशा नजीकच्या शासकीय रुग्णालयाकडे संपूर्ण तपासणीसाठी पाठवील. क्ष-किरण, स्क्रियाग्रॅम्स

इत्यादीवरून केलेली तपासणी व प्रयोगशाळेतील सूक्ष्म तपासणी यांसाठी कोणताही खर्च आकारला जाणार नाही.

### नियम ३ -- रोगनिदान निश्चिती व रजा मंजूरी

(१) काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर क्षयरोग असल्याचे आढळून आल्यास, संबंधित शासकीय कर्मचाऱ्याला प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने शिफारस केलेली रजा महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ अन्वये त्याला देय असलेली सर्व रजा संपेपर्यंत मंजूर करण्यात यावी. पोट-नियम (३) खालील ही रजा संपत येईल त्यावेळी तो कामावर परत येण्याची शक्यता आहे किंवा कसे या संबंधीच्या अहवालासाठी त्याला वैद्यकीय मंडळापुढे हजर करण्यात यावे. आणखी उपचार केल्यानंतर तो कामावर रुजू होऊ शकेल असा अहवाल मंडळाने दिल्यास मंडळ शिफारस करील एवढ्या मुदतीची असाधारण रजा त्याला मंजूर करण्यात यावी. मात्र, कामावर अनुपस्थित राहण्याचा संतत कालावधी हा तीन वर्षांपेक्षा अधिक होता कामा नये. तो कामावर पुन्हा रुजू होण्याची शक्यता नाही असा अहवाल मंडळाने दिल्यास त्या कर्मचाऱ्यास रुग्ण ठरविण्यात यावे.

(२) सहा महिन्यांपेक्षा अधिक रजा देय असेल अशा शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत वैद्यकीय मंडळाने करावयाची उपरोक्त तपासणी ही, त्याच्यावर उपचार सुरु झाल्यानंतर सहा महिन्यांनी परंतु त्याला देय असलेली रजा संपण्यापूर्वी, आयोजित करण्यात यावी. ज्यांच्या खाती देय असलेली रजा सहा महिन्यांपेक्षा कमी असेल अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वैद्यकीय मंडळाने रोग्याची तपासणी करीपर्यंत, तो कालावधी पूर्ण होण्यासाठी आवश्यक असेल तितकी असाधारण रजा देण्यात यावी.

(३) शासकीय कर्मचारी, कोणतेही वेतन घेत असला तरी, देय आणि अनुज्ञेय असलेली पूर्णवेतनी सर्व रजा त्याने संपविल्यानंतर, त्याला पूर्णवेतनी क्षयरोग रजा मंजूर करता येईल आणि अशा क्षयरोग रजेचे रजा वेतन नेहेमीच्या नियमांनुसार विनियमित करण्यात येईल. एकूण क्षयरोग रजा एक वर्षांपेक्षा अधिक होता कामा नये. ही रजा समाप्त झाल्यानंतर, कर्मचारी बरा होण्यासाठी आणखी रजा आवश्यक असेल तर, अर्धवेतनी रजा देय असल्यास, त्याला देण्यात येईल. अर्धवेतनी रजा समाप्त झाल्यानंतर, आणखी सेवा करण्याच्या दृष्टीने त्याच्या शारीरिक स्वास्थ्याची तपासणी करण्यासाठी त्याला वैद्यकीय मंडळासमोर पाठवावे आणि या नियमांखाली मंजूर करण्यात आलेली एकूण सर्व रजा तीन वर्षांपेक्षा अधिक होणार नाही हे लक्षाते घेऊन त्याला वैद्यकीय मंडळाने शिफारस केलेली असाधारण रजा मंजूर करावी. पूर्णवेतनी क्षयरोग रजा शासकीय कर्मचाऱ्याच्या रजेच्या खात्यात खर्ची टाकण्यात येऊ नये.

(४) वैद्यकीय मंडळे नसतील अशा ठिकाणी, क्षयरोगी कर्मचाऱ्याची तपासणी करण्याकरिता जिल्हा शल्यचिकित्सक हे संचालक, आरोग्य सेवा यांची मंजूरी घेऊन व ज्या संस्थेमध्ये क्षयरोगी कर्मचाऱ्यांवर उपचार केले जात असतील त्या संस्थेच्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहाय्य घेऊन वैद्यकीय मंडळ बोलावू शकतील. क्षयरोगी शासकीय कर्मचाऱ्याची नेहमीच्या किंवा विशेषरीत्या बोलावलेल्या वैद्यकीय मंडळाकडून करून घेतलेल्या तपासणीचा खर्च, त्या वैद्यकीय मंडळास सर्वसामान्यतः जेथे बोलविले जाते त्याच ठिकाणी बोलावले असेल तर शासनाने केला पाहिजे. तथापि, शासकीय कर्मचाऱ्याने प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव केलेल्या विनंतीवरून वैद्यकीय मंडळाला, सर्वसामान्यपणे जेथे बोलावले जाते त्याहून अन्य ठिकाणी अधिकाऱ्यांना द्यावा लागणारा प्रवासभत्ता इत्यादी सारखा जो जादा खर्च शासनाला करावा लागेल तो खर्च संबंधित कर्मचाऱ्याला सोसावा लागेल.

(५) ज्या अस्थायी, राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना क्षयरोग झालेला असेल व त्यावर उपचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मान्यता प्राप्त संस्थेत त्यांच्यावर उपचार केले जात असतील अशा कर्मचाऱ्यांच्या सेवेत सातत्य राहावे व उपचार संपल्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ पदावर परत रुजू होता यावे यासाठी त्यांना अनुज्ञेय असेल अशा अर्जित आणि अर्धवेतनी रजेव्यतिरिक्त महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ चा नियम ६३ (२) शिथिल करून खालील शर्तीवर कोणत्याही एका वेळी बारा महिने इतक्या कमाल मर्यादेपर्यंत असाधारण रजा देता येईल.--

(ए) शासकीय कर्मचारी ज्या पदावरून रजेवर गेला असेल ते पद तो कामावर परत येईपर्यंत चालू राहण्याची शक्यता असली पाहिजे,

(बी) किती दिवसांच्या रजेची शिफारस केली आहे हे नमूद केलेले वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र प्रस्तुत केल्यावरच असाधारण रजा मंजूर करण्यात येईल, आणि

(सी) वैद्यकीय मंडळाने रजेची शिफारस करताना, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ४० (७) च्या तरतुदी लक्षात घेतलेल्या असल्या पाहिजेत.

(६) अस्थायी कर्मचारी, उपरोक्त सवलतीच्या संबंधात मान्यताप्राप्त संस्थांपैकी त्याच्या नोकरीच्या ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास असलेल्या एखाद्या संस्थेत जागा न मिळाल्यामुळे स्वतःच्या राहण्याच्या ठिकाणी उपचार करवून घेत असेल तर त्यालाही बारा महिन्यांपर्यंत असाधारण रजा देण्याबाबतची सवलत, अनुज्ञेय असेल, मात्र --



(ए) योग्य ती अर्हता असलेल्या नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीकडून असे उपचार करून घेतले पाहिजे, आणि

(बी) सदर वैद्यक व्यवसायीकडून उपचार करून घेत असताना शिफारस केलेली रजा संपल्यावर बरे होण्याची वाजवी शक्यता आहे अशा अर्थाचे त्या वैद्यक व्यवसायीच्या सहीचे प्रमाणपत्र कर्मचाऱ्याने सादर केले पाहिजे.

(७) नियमांनुसार अनुज्ञेय असलेली जास्तीत जास्त असाधारण रजा समाप्त होण्यापूर्वी संबंधित शासकीय कर्मचारी कामावर रुजू होण्यास योग्य आहे की त्याला रुग्ण ठरवावे हे पाहण्यासाठी वैद्यकीय मंडळाकडून त्याची तपासणी झाली पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्याची प्रकृती बरीच सुधारली आहे पण सुदृढ होऊन कामावर रुजू होण्यासाठी त्याला अजून १ ते ३ महिन्यांच्या विश्रांतीची गरज आहे असे आढळून आल्यास तीन महिन्यांपर्यंत त्याला आणखी रजा मंजूर करता येईल. मात्र, ही मुदत संपताच तो कामावर रुजू होऊ शकेल असे प्रमाणित करण्यात आले पाहिजे.

(८) क्षयरोगी शासकीय कर्मचाऱ्याला वैद्यकीय मंडळापुढे पाठवताना, यथास्थिती सर्व विभाग प्रमुखांनी किंवा सर्व कार्यालय प्रमुखांनी संबंधित कर्मचाऱ्याने क्षयरोग सवलतीनुसार आधीच घेतलेल्या असाधारण रजेचा कालावधी व अनुज्ञेय शिल्लक रजा, वैद्यकीय मंडळास अवश्य कळवली पाहिजे. त्यामुळे संपूर्ण रजा संपण्यापूर्वी तो कर्मचारी कामावर रुजू होऊ शकेल किंवा नाही हे प्रमाणित करणे वैद्यकीय मंडळाला शक्य होईल.

(९) (ए) स्थायी शासकीय कर्मचाऱ्याने क्षयरोगाच्या कारणावरून घेतलेली असाधारण रजा वेतनवाढीसाठी हिशेबात धरली जाईल. मात्र तो, कामावर गैरहजर असल्याच्या तारखेपासून सुरु होणाऱ्या तीन वर्षांच्या कालावधीत त्याची जेवढी असाधारण रजा होईल तेवढीच रजा, महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ अन्वये वेतनवाढीसाठी हिशेबात धरली जाईल.

(बी) अस्थायी शासकीय कर्मचाऱ्याने, क्षयरोग सवलत नियमांखाली अनुज्ञेय असेल इतकी घेतलेली असाधारण रजा देखील सक्षम प्राधिकाऱ्याने वैद्यकीय प्रमाणपत्र दिलेले असल्यास वेतनवाढीसाठी हिशेबात धरली जाईल.

**टीप--** नियम ३ (२) आणि ३ (३) एकत्र वाचावेत. हे नियम एकमेकांशी विसंगत असल्यामुळे प्रत्येक नियम स्वतंत्र नियम म्हणून वाचू नये अथवा त्याचा अर्थ लावू नये.

(नियम ३अ. CI१६-०५ दि.६.१२.२००५)

## नियम ४-- रजा व आर्थिक सवलती मंजूर करण्यास सक्षम प्राधिकारी

शासकीय कर्मचारी ज्याच्या नियंत्रणाखाली काम करीत असेल तो विभागाचा प्रादेशिक अधिकारी हा पहिल्या वेळी या सवलती देण्यास सक्षम प्राधिकारी असेल किंवा जेथे प्रादेशिक अधिकारी नसेल तेथे विभाग प्रमुख अशा सवलती देण्यास सक्षम प्राधिकारी असेल.

## नियम ५-- रजेवर असताना उपचार

(१) रजेवर असताना शासकीय कर्मचाऱ्याने एखाद्या शासकीय वैद्यकीय संस्थेत किंवा त्याची इच्छा असल्यास एखाद्या सक्षम खाजगी वैद्यक व्यवसायीकडून किंवा खाली नमूद केलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त अशासकीय क्षयरोग आरोग्यधामात किंवा क्षयरोग संस्थेत उपचार करून घ्यावेत.--

- (ए) बेल एअर सॅनिटोरिअम, दालकीथ, पाचगणी.
- (बी) हिलसाईल सॅनिटोरिअम, वेंगुर्ले,
- (सी) वॉनलेस टी. बी. सॅनिटोरिअम, वॉनलेसवाडी.
- (डी) नाशिक टी. बी. सॅनिटोरिअम, म्हसरुळ, नाशिक.
- (ई) क्षयरोग रुग्णालये, शिवडी, मुंबई.
- (एफ्) एन.एम. वाडीया चॅरिटेबल हॉस्पिटल, सोलापूर.
- (जी) तळेगाव जनरल हॉस्पिटल व स्पिनव्हॅलेसंट होम, तळेगाव (दाभाडे), जिल्हा पुणे.
- (एच्) शशिकला टी. बी. सॅनिटोरिअम, जससिंगपूर, जिल्हा कोल्हापूर.
- (आय्) स्वस्तिक टी. बी. सॅनिटोरिअम, वाई, जिल्हा सातारा
- (जे) इव्हॅन्जिलिन बूथ हॉस्पिटल, अहमदनगर, जिल्हा अहमदनगर.
- (के) के. इ. एम्. रुग्णालय, मुंबई.
- (एल्) डॉ. बांदोरवाला लेप्रसी हॉस्पिटल, कोंढवा, पुणे.

(२) एखाद्या रुग्णाला रुग्णालयात अथवा आरोग्यधामात राहावयास सांगावे किंवा त्याने अशा संस्थांबाहेर राहून आवश्यक वाटेल अशा परिस्थितीत उपचार करून घ्यावेत हे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वेच्छा निर्णयानुसार ठरवावे.

(३) शासकीय कर्मचाऱ्यास विद्यमान संस्थांमध्ये (म्हणजेच, शासकीय रुग्णालय किंवा मान्यताप्राप्त अशासकीय रुग्णालय अथवा आरोग्यधाम) दाखल होण्यासाठी शक्य तितक्या वाजवी सुविधाही उपलब्ध करून

दिल्या गेल्या पाहिजेत. मात्र, संस्थांतर्गत उपचारांसाठी तो पात्र आहे असे संबंधित जिल्हयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकाने किंवा अधीक्षक, जे. जे. रुग्णालय किंवा जी. टी. रुग्णालय, मुंबई, यांनी ठरविले पाहिजे.

## नियम ६ -- कामावर रुजू होण्यापूर्वी आणि सवलती देण्यापूर्वी शारीरिक स्वास्थ्याबाबतची

### वैद्यकीय तपासणी

(१) ज्याला क्षयरोग झालेला होता अशा शासकीय कर्मचाऱ्याला तपासणीसाठी वैद्यकीय मंडळाकडे पाठविण्यात यावे आणि पुढील शर्तीच्या अधीन त्याला कामावर रुजू होण्यास परवानगी देण्यापूर्वी, त्याच्या शारीरिक स्वास्थाबद्दल वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र मिळवण्यात यावे :-

(ए) संबंधित शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या अर्हताप्राप्त वैद्यक व्यवसायीच्या योग्य देखरेखीखाली तो उपचार घेत असला पाहिजे. असा वैद्यकीय अधिकारी अशा रुग्णांसाठी एक खास नोंदवही ठेवील. त्यामुळे रुग्ण्याच्या तसेच सार्वजनिक हिताच्या दृष्टीने त्या रुग्णाचे वेळोवेळी तपासणी होऊ शकेल.

(बी) क्षयरोग झाल्याची शंका असलेला किंवा क्षयरोगाची वाढ थांबलेला शासकीय कर्मचारी, योग्य अशा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याकडून आणि आवश्यक वाटल्यास शासनाने मान्य केलेल्या एखाद्या क्षयरोगतज्ञाकडून स्वतःची नियतकालिक फेरतपासणी करवून घेईल. अशी फेरतपासणी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याकडून विनामूल्य करण्यात येईल.

(२) (ए) वैद्यकीय तपासणीसाठी आणि उपचारासाठी शासकीय वैद्यकीय संस्थेत जाण्या-येण्याच्या प्रवासाकरिता, शासकीय कर्मचारी, संबंधित प्रवासभत्ता नियमांनुसार, दौऱ्यावर असताना अनुज्ञेय असेल त्याप्रमाणे प्रवासभत्ता मिळवण्यास पात्र असेल आणि असा प्रवासभत्ता देताना त्याचे निवासस्थान हे त्याचे मुख्यालय असल्याचे समजण्यात येईल. शासकीय कर्मचारी मान्यताप्राप्त अशासकीय क्षयरोग आरोग्यधामात किंवा संस्थेत उपचारार्थ गेल्यास अशाच प्रकारे प्रवासभत्ता मंजूर करण्यात येईल.

(बी) रुग्ण शासकीय कर्मचाऱ्याच्या सोबत एखादा परिचर असल्यास, त्याला रुग्ण प्रवास करील अशा उचित वर्गाचे किंवा परिचर प्रत्यक्ष प्रवास करील अशा कनिष्ठ वर्गाचे एकेरी भाडे मंजूर करण्यात यावे.

(३) क्षयरोगी शासकीय कर्मचारी कामावर रुजू होण्यास पात्र असल्याचे प्रमाणित करण्यात आले असेल तेव्हा विभागाने त्याला शक्य होईल तेथवर एक किंवा दोन वर्षे हलक्या स्वरूपाचे काम दिले पाहिजे आणि वैद्यकीय अधिकाऱ्याने सल्ला दिला असेल त्याप्रमाणे त्याला दररोज किंवा मधून मधून विश्रांतीसाठी काही वेळ दिला पाहिजे.

## नियम ७ -- आर्थिक सवलतींच्या मर्यादा

(१) ज्यांचे वेतन दरमहा रु. ७६० पेक्षा अधिक नाही अशा शासकीय कर्मचाऱ्यांना खाजगी मान्यताप्राप्त आरोग्यधामात अथवा रुग्णालयात पैसे भरून (शासनाने राखून ठेवलेल्या मोफत खाटेवर नव्हे) रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले असेल तेव्हा त्यांच्या बाबतीत विशेष आहार खर्च, विशेष औषधांचा खर्च व आरोग्यधामाचा खर्च चुकता करताना, शासन पुढील मर्यादेपर्यंत सहाय्य करील :-

(ए) आरोग्यधामातील खर्चासाठी (यात नित्याच्या राहण्याचा, जेवण्याचा व नेहमीच्या औषधांचा खर्च समाविष्ट आहे.) दरमहा रुपये २५ अथवा रुग्णाने प्रत्यक्ष दिला असेल तो खर्च यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम,

(बी) किंमती वाढलेल्या असतील तर त्या काळात आरोग्यधामाच्या वैद्यकीय अधीक्षकाने विहित केलेल्या विशेष आहाराकरिता दरमहा रु. ५० एवढा भत्ता, आणि

(सी) शासकीय कर्मचाऱ्याने, विशेष औषधांवर (अनुज्ञेय नसलेल्या औषधांच्या यादीमधील औषधे वगळून) केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय सहाय्य) नियम, १९६१ अन्वये करण्यात यावी. त्याचप्रमाणे थुंकीची परीक्षा, रक्त परीक्षा, इंजेक्शन आणि शस्त्रक्रिया इत्यादींसाठी शासकीय कर्मचाऱ्याने मान्यता प्राप्त खाजगी आरोग्यधामांमध्ये किंवा रुग्णालयामध्ये केलेल्या खर्चाचीही प्रतिपूर्ती करण्यात यावी.

(२) क्षयरोगावरील उपचाराच्या योग्य त्या सुविधा उपलब्ध असलेल्या शासकीय रुग्णालयात किंवा जेथे शासकीय कर्मचाऱ्यावर मोफत इलाज करण्यासाठी काही राखीव खाटा असतात अशा एखाद्या खाजगी क्षयरोग आरोग्यधामात शासकीय कर्मचाऱ्याला ठेवता येणे शक्य नसेल व त्याला एखाद्या अशासकीय आरोग्यधामात किंवा रुग्णालयात किंवा एखाद्या खाजगी वैद्यक व्यवसायीकडून उपचार करून घेण्याची परवानगी देण्यात आली असेल तर त्याला पुढील सवलती मिळण्याचा हक्क असेल --

(ए) दरमहा रु. ७६० पेक्षा अधिक वेतन नसलेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत पोटनियम (१) मध्ये उल्लेखिलेल्या मर्यादेपर्यंत रुग्णालयाचा किंवा आरोग्यधामाचा खर्च आणि विशेष आहार व विशेष औषधे यांवरील खर्च.

(बी) दरमहा रु ७६० पेक्षा अधिक वेतन नसलेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत, युनायटेड किंगडम् च्या अगदी अलीकडील नॅशनल हेल्थ फार्म्युलरीत समाविष्ट असलेल्या औषधांचा वरील नियम, (१)

(सी) मध्ये उल्लेखिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक होणार नाही एवढाच केवळ खर्च.

(सी) खाजगी वैद्यक व्यवसायीकडून किंवा शासकीय रुग्णालयात अथवा खाजगी संस्थेत बाहय रुग्ण म्हणून, उपचार करुन घेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला पुढील शर्तीच्या अधीन राहून सवलती देण्यात याव्यात--

(एक) वैद्यकीय अधिकाऱ्याने म्हणजेच जिल्हा शल्यचिकित्सकाने किंवा शासकीय रुग्णालयाच्या अधीक्षकाने असे प्रमाणित केले पाहिजे की, त्याला आवश्यक वाटेल अशा वैद्यक व्यवसायीकडून, अशा परिस्थितीत शासकीय कर्मचारी उपचार करुन घेऊ शकतो.

(दोन) त्या शासकीय कर्मचाऱ्याची तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने शक्य असेल तेथवर त्या कर्मचाऱ्यास शासकीय रुग्णालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याचवेळी त्या रुग्णाला मान्यताप्राप्त आरोग्यधामांची व संस्थांची यादी दिली पाहिजे म्हणजे त्याला त्यापैकी एखाद्या ठिकाणी स्वतःच्या प्रयत्नानेही प्रवेश मिळवता येईल.

(तीन) स्वतःसाठी खरेदी केलेल्या विशेष औषधांची आवश्यक ती प्रमाणके रुग्णाने सादर केली पाहिजेत व अशी प्रमाणके यथास्थिती वैद्यक व्यवसाय अथवा संबंधित संस्थांच्या प्राधिकाऱ्यांनी प्रतिस्वाक्षरित केली पाहिजेत.

(३) खाली दिल्याप्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रतिस्वाक्षरित केलेले प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरच रुग्णाला दरमहा रु. ५० अथवा प्रत्यक्ष केलेला खर्च यांपैकी जी रक्कम कमी असेल तेवढा विशेष आहार भत्ता मंजूर करण्यात यावा.

मी, श्री./श्रीमती/कु. ....याद्वारे प्रतिज्ञापित करतो/करते की,  
डॉ. .... यांच्याकडून मी क्षयरोगावर उपचार करुन घेतले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मी  
..... हा विशेष आहार घेतला असून त्याबाबत मला ..... ते  
..... या कालावधीकरिता रु. .... इतका खर्च करावा लागला.

(४) शासकीय संस्थांमध्ये आंतर रुग्ण म्हणून उपचार करवून घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला, त्याने ज्या बाबींवर खर्च केलेला असेल त्या बाबींसंबंधात पोट-नियम (१) मध्ये घालून दिलेल्या कमाल मर्यादेपर्यंत आर्थिक सवलती देण्यात याव्यात. मात्र त्याने आपल्या मागणीच्या पुष्टयर्थ आवश्यक ती प्रमाणके व प्रमाणपत्रे सादर केली पाहिजेत.

**टीप--** विशेष आहाराची प्रमाणके सादर करण्याची अट माफ करता येईल. मात्र त्यासाठी त्या शासकीय कर्मचाऱ्याने आपण दरमहा ५० रुपयांचा विशेष आहार घेतल्याचे प्रतिज्ञापत्र दिले पाहिजे.

(५) क्षयरोग होऊन गेलेल्या आणि कामावर रुजू होण्यास पात्र ठरविण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला खालील आर्थिक सवलती मंजूर करण्यात याव्यात :-

(ए) अतिरिक्त आहारासाठी दरमहा रु ३० ही रक्कम शासकीय कर्मचारी कामावर रुजू झाला असेल त्या तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीकरिता देण्यात येईल. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सकाने किंवा ज्या रुग्णालयात तो उपचार करून घेत होता त्या रुग्णालयाच्या प्राधिकाऱ्यांनी जादा आहार, औषधे व शक्तिवर्धके यांची शिफारस केलेली असली पाहिजे आणि त्याने आपल्या मागणीच्या पुष्ट्यर्थ आवश्यक ती प्रमाणके सादर केली पाहिजेत.

(बी) सवलती मंजूर करताना, जिल्हा शल्यचिकित्सकाने अथवा सदर कर्मचाऱ्याने ज्या रुग्णालयात उपचार करून घेतले असतील त्या रुग्णालयाच्या प्राधिकाऱ्यांनी जादा आहार, औषधे आणि शक्तिवर्धके इत्यादींची शिफारस केल्याबद्दलच्या प्रमाणपत्राची विभाग प्रमुखांनी आग्रहाने मागणी केली पाहिजे. औषधे, शक्तिवर्धके इत्यादींबाबतची प्रमाणके सादर केल्यावर संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने आपण दरमहा १५ रुपयांचा जादा आहार घेतल्याबद्दल, प्रमाणकाऐवजी प्रतिज्ञापत्र लिहून देणे पुरेसे होईल.

(६) या नियमांखाली दिलेल्या आर्थिक सवलतीमुळे झालेला खर्च, संबंधित विभागाच्या सामान्य प्रशासनाचा खर्च ज्या उचित अर्थसंकल्पीय शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतो त्या शीर्षाखाली "वेतने" या सदराखाली खर्ची टाकण्यात येईल.

#### **नियम ८ -- दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळी सवलती मंजूर करण्यास सक्षम प्राधिकारी**

(१) क्षयरोग होऊन गेलेल्या व रजा संपल्यानंतर कामावर रुजू होण्यास पात्र ठरवलेल्या शासकीय कर्मचाऱ्याने, जेथे क्ष-किरण साधने उपलब्ध असतील अशा अगदी नजिकच्या जिल्हा रुग्णालयात किंवा जेथे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोफत राखीव खाटा असतात अशा मान्यताप्राप्त आरोग्यधामात नियतकालिक तपासणी करून घेतली पाहिजे. रुग्णास तपासणाऱ्या विशेषज्ञाच्या मते त्या रुग्णाच्या बाबतीत अशी तपासणी आवश्यक वाटत असेल तोपर्यंतच अशी नियतकालिक तपासणी केली जावी. अनिश्चित काळापर्यंत ती केली जाऊ नये. अशा शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्यावरील खर्च शासनाने सोसला पाहिजे.

(२) शासकीय कर्मचाऱ्याला एकदा क्षयरोग सवलती देऊन झालेल्या असल्या आणि उपचारानंतर कामावर रुजू होण्यास पात्र असल्याचे प्रमाणित करण्यात आले असले तरी सुध्दा जर कर्मचाऱ्याला पुन्हा क्षयरोगाची बाधा झाली तर त्या सवलती पुन्हा दिल्या गेल्या पाहिजेत.

(३) शासकीय कर्मचारी ज्याच्या हाताखाली काम करीत असेल तो विभाग प्रमुख अशा सवलती दुसऱ्यांदा मंजूर करण्यास सक्षम प्राधिकारी असेल. नियम ७ (४) अन्वये सादर करावयाची प्रमाणके विभाग प्रमुखाकडे सादर करावीत म्हणजे तो अशा सवलती मंजूर करू शकेल. ही प्रमाणके कोषागाराकडे पाठवण्यात येणाऱ्या देयकांबरोबर जोडण्याची आवश्यकता नाही.

(४) शासकीय कर्मचाऱ्याने नियम ६ (१) च्या तरतुदींचे पालन काटेकोरपणे केले आहे आणि तरीही त्याला तिसऱ्यांदा क्षयरोग सवलती देणे आवश्यक आहे अशा अर्थाचे प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याचे आवश्यक ते प्रमाणपत्र सादर करण्यात आल्यावर, तिसऱ्यांदा सवलती मंजूर करणे आवश्यक असेल तर अशी प्रकरणे शासनाकडे पाठवण्यात यावीत.

(५) शासकीय कर्मचाऱ्याला चौथ्यांदा क्षयरोग सवलती मंजूर करण्यात येऊ नयेत आणि अशा सवलतीची चौथ्यांदा मागणी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला रुग्ण ठरवण्यासाठी वैद्यकीय मंडळापुढे पाठवावे.

### **नियम ९-- क्षयरोगमुक्त कर्मचाऱ्याची शासकीय सेवेमध्ये पुनर्नियुक्ती**

(१) जो पूर्वी कधीतरी शासकीय सेवेत होता, परंतु ज्याला क्षयरोग झाल्यामुळे कार्यमुक्त करण्यात आले होते असा क्षयरोगमुक्त कर्मचारी पुनर्नियुक्तीस पात्र होईल. परंतु क्षयरोग विशेषज्ञाने किंवा शासनाने याबाबत प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने तो कर्मचारी शासकीय सेवेसाठी वैद्यकीयदृष्ट्या पात्र असल्याचे आणि रोग संक्रामक नसल्याचे घोषित केले पाहिजे.

**टीप :-** वैद्यकीय मंडळ हे, क्षयरोगमुक्त कर्मचाऱ्यांना ते रोगसंक्रामक नसल्याचे व शासकीय सेवेसाठी वैद्यकीयदृष्ट्या पात्र असल्याचे घोषित करणारे प्राधिकरण असावे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, मुंबईतील वैद्यकीय संस्थांचे अधीक्षक आणि शासकीय क्षयरोग आरोग्यधामाचे अधीक्षक तसेच उरुरोग रुग्णालय, औंध कॅम्प, पुणे, या रुग्णालयाचे अधीक्षक, यांना क्षयरोगमुक्त कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांना स्वास्थ्य प्रमाणपत्रे देण्यासाठी वैद्यकीय मंडळाची बैठक बोलावण्याचा प्राधिकार देण्यात आला आहे.

(२) अशा शासकीय कर्मचाऱ्यांनी पूर्वी धारण केलेली पदे रिक्त असतील तर त्या पदांवर किंवा त्याच्या स्वतःच्या विभागातील तत्सम पदांवर फेरनेमणूक होण्यास ते पात्र असतील. त्यांच्याबाबतीत नेहमीची वयाची अट लागू असणार नाही.

(३) अशा शासकीय कर्मचाऱ्यासाठी योग्य अशी पदे रिक्त असतील तेव्हा, यथास्थिती निवड मंडळ किंवा सेवायोजन कार्यालय, यांच्या मध्यस्थीशिवाय संबंधित विभागाकडून फेरनेमणूक केली जाण्यास असे कर्मचारी पात्र असतील.

(४) रिक्त पदे उपलब्ध नसल्यामुळे संबंधित विभागाकडून त्याची पुनर्नियुक्ती होऊ शकत नसेल तर यथास्थिती निवड मंडळ किंवा सेवायोजन कार्यालय त्याच्या नोकरीसाठी सहाय्य करील. यासाठी तसेच वयोमर्यादा शिथिल करण्यासाठी त्यास बदली झालेला शासकीय कर्मचारी समजण्यात येईल.

(५) ज्या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले असेल त्या पदावर त्याला पुनर्नियुक्त करण्यात आले तर त्याची पूर्वीची प्रत्यक्ष सेवा ही, निवृत्तिवेतनाच्या व ज्येष्ठतेच्या प्रयोजनासाठी अर्हताकारी सेवा समजण्यात यावी आणि वेतनाच्या प्रयोजनार्थ, त्याला सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले त्यावेळी जे वेतन मिळत होते तेच वेतन नंतरही त्याला देण्यात यावे. त्याच्या कार्यमुक्तीची तारीख आणि त्याच्या पुनर्नियुक्तीची तारीख, या दोहोंच्या दरम्यानची खंडित सेवा संतत सेवा म्हणून समजण्यात येईल. अशा प्रकारे इतर पदावर पुनर्नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याची ज्येष्ठता सामान्य प्रशासन विभागाशी आणि त्याचे वेतन वित्त विभागाशी विचारविनिमय करून निश्चित करण्यात येईल.

(६) पहिल्या नियुक्तीच्या वेळेस त्याची वैद्यकीय तपासणी झाली असेल तर त्याला अशा तऱ्हेने पुनर्नियुक्त करतेवेळी त्याची नव्याने वैद्यकीय तपासणी करण्याची आवश्यकता नाही. तथापि, अन्यथा आवश्यक असेल तर त्याला कायम करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे त्याची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागेल.

(७) ज्या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय करूनच थेट नियुक्ती करण्यात येते अशा पदांवर त्याची पुनर्नियुक्ती करण्याच्या प्रकरणी नेहमीच्या पध्दतीप्रमाणे आयोगाशी विचारविनिमय करण्यात यावा. या प्रयोजनार्थ अशा कर्मचाऱ्याचे उपलब्ध अभिलेख आयोगाकडे पाठवण्यात येतील. आवश्यक वाटल्यास आयोग त्याची मुलाखत घेईल आणि संबंधित पदावर नियुक्त करण्यासाठी तो योग्य असल्याचे आयोगाने प्रमाणित केल्यानंतरच त्याची प्रत्यक्ष नेमणूक करण्यात येईल.

**नियम १० -- क्षयरोगाची बाधा झाल्याने रुग्णता निवृत्तिवेतनावर निवृत्त झालेल्या शासकीय**

**कर्मचाऱ्याची पुनर्नियुक्ती**

(१) क्षयरोगाची बाधा झालेली आहे या कारणावरून पुढील सेवेस असमर्थ ठरवण्यात आलेला शासकीय कर्मचारी रुग्णता निवृत्तिवेतनावर निवृत्त झाला असेल व क्षयरोग बरा झाल्यावर त्यास पुनर्नियुक्त करण्यात आले असेल तेव्हा --

(ए) पुनर्नियुक्तीनंतर त्याचे वेतन, निवृत्तिवेतन विषयक नियमांच्या संबंधित तरतुदीनुसार विनियमित केले जाईल.



(बी) त्याला, महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ मधील नियम १५ (१) अन्वये नव्याने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागणार नाही, आणि

(सी) त्याच्या खाती शिल्लक असलेली रजा, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम २२ (४) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे पुढे हिशेबात धरली जाईल.

(२) पूर्वी सेवेत असलेल्या परंतु सामान्य प्लुरिसीहून वेगळी अशी क्षयरोगमूलक प्लुरिसी झाल्याच्या कारणावरून कार्यमुक्त करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना नियम (९) आणि उपरोक्त पोटनियम (१) मध्ये नमूद केलेल्या सवलती लागू होतील. या सवलती, पूर्वी सेवेत असलेल्या परंतु त्यानंतर कुष्ठरोग झाल्यामुळे कार्यमुक्त करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही, योग्य त्या फेरफारांसह, लागू होतील.

### **नियम ११ -- कर्करोग, कुष्ठरोग अथवा पक्षघात झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना क्षयरोग सवलती लागू करणे**

ज्या शासकीय कर्मचाऱ्यांची सतत तीन वर्षे सेवा झालेली असेल आणि ज्यांना कुष्ठरोग, कर्करोग अथवा पक्षघात झाला असेल त्यांना या नियमांतील नियम ३ च्या पोटनियम (३) अन्वये अनुज्ञेय असलेल्या पूर्णवेतनी क्षयरोग रजेच्या संबंधातील सवलती आणि नियम ७ अन्वये अनुज्ञेय असलेल्या आर्थिक सवलती मंजूर करण्यात येतील. त्याचप्रमाणे त्यांना दरमहा रु. ५० एवढा आहार भत्ता अथवा त्यांनी प्रत्यक्ष केलेल्या खर्चाची रक्कम, यांपैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम, वेळोवेळी अंमलात असलेल्या नियमांनुसार, त्यांना रजा घ्यावी लागली नाही तरीही, देण्यात येईल. विशेष आहार भत्ता एक वर्ष अथवा प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी शिफारस करील इतका कालावधी, यांपैकी जो कमी असेल तेवढ्या कालावधीपर्यंत देण्यात येईल. तसेच त्याला सरकारी वैद्यकीय संस्थांकडे वैद्यकीय तपासणीसाठी व उपचारार्थ जाण्यायेण्याच्या संबंधातील प्रवास खर्चही या नियमांच्या तरतुदीनुसार देण्यात येईल.

### **नियम १२ -- सवलती मंजूर करणे हे कुटुंब मर्यादित ठेवण्यावर अवलंबून असेल**

तीनपेक्षा कमी मुले असलेले जे शासकीय कर्मचारी आपले कुटुंब तीन हयात मुलांएवढे मर्यादित ठेवत नाहीत किंवा १५ ऑगस्ट १९६८ रोजी तीन हयात मुलांपेक्षा अधिक मुले असल्यास आपले कुटुंब तेवढेच मर्यादित ठेवत नाहीत त्यांना या सवलती उपलब्ध होणार नाहीत.

मात्र, या नियमात दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्यामुळे या सवलती मिळण्याचा हक्क ज्यांनी गमावला आहे अशा शासकीय कर्मचाऱ्यांना, नवरा किंवा बायको यांच्यापैकी एकाने, जननक्षम गटातील

असूनही, त्यानंतर संतति प्रतिबंधक शस्त्रक्रिया करुन घेतली असेल आणि अशी संतति प्रतिबंधक शस्त्रक्रिया जेथे करण्यात आली त्या रुग्णालयाच्या किंवा दवाखान्याच्या प्रभारी सक्षम वैद्यकीय सक्षम वैद्यकीय प्राधिकाऱ्याने दिलेले तशा आशयाचे प्रमाणपत्र सादर केले असेल तर या सवलती मिळण्याचा हक्क पुन्हा प्राप्त होईल. विभाग प्रमुखाने शासकीय कर्मचाऱ्याला सवलती मंजूर करताना पुढील प्रमाणपत्र सादर केले पाहिजे :-

**प्रमाणपत्र**

विभागाचे नाव .....

प्रमाणित करण्यात येते की, श्री./श्रीमती ..... यांनी नियम १२ अन्वये काढलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्यानंतर, त्यांनी/त्यांच्या पत्नीने/त्यांच्या पतीने नियम १२ च्या परंतुकान्वये आवश्यक असलेली संततिप्रतिबंधक शस्त्रक्रिया करुन घेतलेली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना क्षयरोग सवलती देण्याबाबतच्या नियमान्वये अनुज्ञेय असलेल्या सवलतीस ते/त्या, पात्र आहेत.

कार्यालय प्रमुख .....

कार्यालयाचा शिक्का .....

**नियम १३ -- सेवानिवृत्तीनंतर सवलती बंद होणे**

शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर, या नियमानुसार उपलब्ध असणाऱ्या सवलती कोणत्याही परिस्थितीत मिळणे बंद होतील.

\_\_\_\_\_

## परिशिष्ट -- चार

(नियम ९५) पहा

### असंतत आणि अंशकालिक सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांची रजा विनियमित करण्यासंबंधीचे नियम

#### महाअधिवक्त्यास लागू होणारे रजा नियम

१. भारताच्या संविधानाचा अनुच्छेद १६५ या मधील तरतुदीनुसार नियुक्त केलेल्या महाअधिवक्त्यास पुढीलप्रमाणे रजा मंजूर करता येईल :-

- (ए) उच्च न्यायालयाच्या दीर्घ सुटीच्या कालावधीत पूर्णवेतनी रजा,
- (बी) सेवेच्या प्रत्येक पूर्ण वर्षाच्या कालावधीसाठी ३० दिवसांपेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीची अर्धवेतनी रजा,
- (सी) संपूर्ण सेवेमध्ये कमाल १२ महिन्यांच्या मर्यादेच्या अधीन राहून वैद्यकीय प्रमाणपत्रावरील अर्धवेतनी रजा,
- (डी) नियम ६३ मध्ये विहित केलेल्या शर्तीनुसार असाधारण रजा.

**टीप :-** बारा महिन्यांचा कमाल कालावधी समाप्त झाल्यानंतर, वैद्यकीय मंडळाच्या शिफारशीवर अपवादात्मक प्रकरणात जास्तीत जास्त सहा महिन्यांएवढी रजा वैद्यकीय प्रमाणपत्रावर मंजूर करता येईल.

२. नियम १ चा खंड (बी) किंवा (सी) खाली अनुज्ञेय असणाऱ्या अर्धवेतनी रजेचे रजावेतन दरमहा रु. ७५० एवढ्या कमाल मर्यादेच्या अधीन असेल.

३. नियम १ च्या खंडांकी कोणत्याही खंडाखाली घेतलेली रजा अन्य कोणत्याही खंडाखालील रजेबरोबर घेता येईल.

#### असंतत आणि अंशकालिक सेवेमधील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होणारे रजा नियम

४. अर्धवेतनी रजेव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारची रजा खालील व्यक्तींना देण्यात येणार नाही :-

(एक) प्रादेशिक भाषांमधील अंशकालिक अधिव्याख्याते,

(दोन) ज्यांना वेतनाच्या रूपाने पूर्ण पारिश्रमिक देण्यात येते असे वैद्यकीय विभागातील अंशकालिक प्राध्यापक व अधिव्याख्याते,

(तीन) कामगार आयुक्त, मुंबई, यांच्या नियंत्रणाखालील निरनिराळ्या कार्यालयात कामावर असलेला अंशकालिक कर्मचारी वर्ग,

(चार) अंशकालिक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, अधिव्याख्याते आणि शिक्षक,

५. नियम ४ खाली अनुज्ञेय असलेली अर्धवेतनी रजा प्रत्यक्ष कामाच्या प्रत्येक वर्षासाठी १५ दिवस या प्रमाणात देण्यात येईल.

**टीप १ :-** या नियमातील "प्रत्यक्ष कामाच्या, प्रत्येक वर्षासाठी" याचा अर्थ, प्रत्यक्ष कामाचे ३६५ दिवस असलेले वर्ष असा असून ते काम बऱ्याच महिन्यांमध्ये विखुरलेले असू शकेल.

**टीप २ :-** शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीरक्रियाशास्त्र, शरीररचनाशास्त्र या पूर्वचिकित्सालयीन विषयाचे अंशकालिक, प्रयोगनिर्देशक तसेच औषधशास्त्र, प्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र आणि विकृतिशास्त्र विभागातील प्रयोगनिर्देशक, यांना अर्धवेतनी रजा मिळण्याचा हक्क असणार नाही.

६. नियम ४ खाली कोणत्याही एका वेळी देता येईल अशी कमाल अर्धवेतनी रजा, ती अर्जित झालेली असेल या शर्तीवर, ९० दिवसांच्या मर्यादेपर्यंत मंजूर करता येईल.

७. दीर्घ सुटी विभागामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दीर्घ सुटीला पुढे किंवा मागे जोडून अर्धवेतनी रजा घेण्यास परवानगी देण्यात येईल, परंतु अशी रजा दोन्हीकडे जोडून घेता येणार नाही. दीर्घ सुटीच्या कालावधीत त्यांना पूर्ण वेतन देण्यात येईल व सुटीचा कालावधी हा कर्तव्य कालावधी असल्याचे मानण्यात येईल. मात्र, यामुळे शासनावर कोणताही जादा खर्च पडता कामा नये.

**टीप :-** शासकीय कर्मचाऱ्याला अर्धवेतनी रजा, दीर्घ सुटीच्या अगोदर जोडून घेण्याची परवानगी देण्यात आली असेल आणि त्याला त्याच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थिमुळे कामावर रुजू होणे शक्य नसेल अशा प्रकरणी सक्षम प्राधिकारी, त्या प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार अशी अनियमितता खास बाब म्हणून स्वेच्छानिर्णयानुसार माफ करू शकेल.

८. नियम ४ च्या खंड (दोन) मध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यांनी भारत सोडून श्रीलंका, नेपाळ, ब्रम्हदेश किंवा एडन येथे कोठेही अध्ययनाकरिता अर्धवेतनी रजा घेतली असेल तर, ते अर्धवेतनी रजेवरून परत आल्यानंतर त्यांची तशी इच्छा असल्यास कमाल पाच वर्षेपर्यंत ते शासकीय सेवेत राहतील आणि त्यांनी तसे केले नाही तर अर्धवेतनी रजेवर असताना त्यांना देण्यात आलेली सर्व रक्कम ते शासनाला परत करतील, या शर्तीवर त्यांना देखील अर्धवेतनी रजा मंजूर करण्यात येईल.

९. अर्धवेतनी रजा कोणत्याही प्रकरणी नियुक्तीच्या पदावधीपेक्षा अधिक होता कामा नये.

१०. अर्धवेतनी रजेची मागणी हक्क म्हणून करता येणार नाही.

**मानधनाच्या रुपानें पारिश्रमिक मिळणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होणारे रजा नियम**

११. नियम ७४ (६) मध्ये तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त, मानधनाच्या रुपाने पारिश्रमिक मिळणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना, उपरोक्त नियम ४ ते १० मध्ये विहित केलेल्या अटींवर रजा मंजूर करता येईल. मात्र, त्याने आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी समाधानकारक व्यवस्था केली पाहिजे, शासनावर कोणताही जादा खर्च पडता कामा नये आणि नियम ९५ मध्ये अपेक्षित असलेल्या रजेच्या कालावधीत त्याच्या पदावर जी व्यक्ती स्थानापन्न असेल त्या व्यक्तीला त्याने मानधनाची संपूर्ण रक्कम दिली पाहिजे.

**अपवाद --** हा नियम, वैद्यकीय विभागातील मानसेवी प्राध्यापक व मानसेवी अधिव्याख्याते यांना लागू होणार नाही.

---

## परिशिष्ट -- पाच

नमुने

नमुना १

(नियम २४ पहा)

### रजेसाठी किंवा रजावाढीसाठी अर्ज

१. अर्जदाराचे नांव
२. धारण केलेले पद
३. विभाग, कार्यालय व शाखा
४. वेतन
५. सध्याच्या पदावर मिळणारा घरभाडे भत्ता आणि इतर पूरक भत्ते
६. मागितलेल्या रजेचे स्वरूप व कालावधी आणि रजा ज्या तारखेपासून पाहिजे असेल ती तारीख.
७. रजेच्या मागे/पुढे असल्यास जोडून घ्यावयाचे रविवार व सुटीचे दिवस
८. रजा मागण्याची कारणे
९. पूर्वी घेतलेल्या रजेवरून परत आल्याची तारीख आणि त्या रजेचे स्वरूप व प्रत्यार्पित करावयाची आहे/नाही.
१०. मला १९ -१९ या वित्तीय वर्षी ..... दिवसांची अर्जित रजा प्रत्यार्पित करावयाची आहे/नाही.
११. रजेच्या कालावधीतील पत्ता
- १२.\* मी राजीनामा दिल्यास किंवा स्वेच्छेने सेवानिवृत्त झाल्यास, पुढे नमूद केलेल्या रकमा परत करण्याची हमी देत आहे :-

(एक) नियम ६१ चा पोटनियम (१) लागू करण्यात आला नसता तर परिवर्तित रजेच्या कालावधीत मिळालेले रजा वेतन आणि अर्धवेतनी रजेच्या कालावधीत अनुज्ञेय असलेले रजा वेतन, यांमधील फरकाची अनुज्ञेय झाली नसती अशी रक्कम,

(दोन) नियम ६२ चा पोटनियम (१) लागू करण्यात आला नसता तर जे अनुज्ञेय झाले नसते असे

"अनर्जित रजेच्या" कालावधीत मिळालेले रजा वेतन.

१३.\* मी असे प्रमाणित करीत आहे की, या अर्जाच्या तारखेस मला, तीन किंवा त्यापेक्षा अधिक हयात मुले नाहीत.

अर्जदाराची  
(तारखेसह) सही

---

\*लागू नसलेला मजकूर खोडावा.

१४. नियंत्रक अधिकाऱ्याचा शेरा आणि/किंवा शिफारस

सही (तारखेसह)  
पदनाम.

**रजेच्या अनुज्ञेयतेसंबंधी प्रमाणपत्र**

(राजपत्रित अधिकाऱ्याच्या बाबतीत लेखापरीक्षा अधिकाऱ्याने द्यावे)

१५. प्रमाणित करण्यात येते की, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ..... अनुसार, त्यांच्या खाती, ..... १९ ..... रोजी ..... दिवस अर्जित रजा/ ..... दिवस अर्धवेतनी रजा/ ..... दिवस परिवर्तित रजा शिल्लक आहे.

सही (तारखेसह)  
पदनाम.

१६.\* रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याचे आदेश.

सही (तारखेसह)  
पदनाम.

---

\* अर्जदाराला कोणताही पूरक भत्ता मिळत असल्यास, तो अर्जदार रजा संपल्यानंतर, त्याच पदावर किंवा समान भत्ता मिळणाऱ्या दुसऱ्या पदावर परत येण्याची शक्यता आहे किंवा कसे हे देखील आदेशात नमूद करण्यात यावे.

परिशिष्ट पाच -- चालू

नमुना ३

(नियम ४० पहा)

रजेची किंवा रजावाढीची किंवा रजा परिवर्तित करण्याची शिफारस करण्यात

आलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांकरिता वैद्यकीय प्रमाणपत्र

..... यांच्या प्रकरणाचा तपशील

नांव .....

[अर्जदाराने, जिल्हा शल्यचिकित्सक किंवा प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी यांच्या समक्ष लिहावे.]

धारण केलेले पद .....

वय .....

एकूण सेवा .....

वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे घेतलेल्या अनुपस्थिती रजेचे मागील कालावधी .....

सवयी .....

आजार .....

श्री./श्रीमती/कुमारी .....

यांची काळजीपूर्वक वैयक्तिक तपासणी केल्यानंतर मी, .....

जिल्हा शल्यचिकित्सक/वैद्यकीय अधिकारी, ..... याद्वारे असे

प्रमाणित करतो की, त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे आणि, माझ्या अनुमानानुसार त्यांची

प्रकृती बरी होण्यासाठी त्यांनी कामावर अनुपस्थित राहणे नितांत आवश्यक आहे असे प्रांजळपणे नमूद करुन,

त्यांना दिनांक ..... पासून .....ची

रजा मंजूर करण्यात यावी अशी मी शिफारस करतो.

\*माझ्या मते, या अधिकाऱ्याने वैद्यकीय मंडळापुढे होणे आवश्यक आहे/नाही.

दिनांक :

प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी.

---



\*शिफारस करण्यात आलेला रजेचा कालावधी दोन महिन्यांपर्यंत किंवा त्याहून अधिक असेल तर त्यानुसार अनावश्यक शब्द खोडून या वाक्यात फेरबदल करावा किंवा ते संपूर्ण वाक्य खोडावे.

**टीप १ :** सुरवातीस शिफारस करण्यात आलेल्या रजेचा कालावधी किंवा नंतर शिफारस करण्यात येणाऱ्या रजावाढीसह आधी शिफारस करण्यात आलेला रजेचा कालावधी दोन महिन्यांपेक्षा अधिक नसेल त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्याने, त्याच्या मते शासकीय कर्मचाऱ्याने वैद्यकीय मंडळापुढे उपस्थित राहणे आवश्यक आहे किंवा नाही ते न चुकता प्रमाणित केले पाहिजे.

**टीप २ :** शक्यतोवर याच नमुन्याचा वापर करण्यात यावा आणि तो शासकीय कर्मचाऱ्याची सही घेतल्यानंतर भरण्यात यावा. शासकीय कर्मचाऱ्याला एखाद्या विशिष्ट ठिकाणाहून किंवा विशिष्ट ठिकाणी जाण्याची गरज आहे किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाण्यास तो असमर्थ आहे असे प्रमाणन अधिकाऱ्यास प्रमाणित करता येणार नाही. जेव्हा अशा कारणांवरून प्रशासकीय प्राधिकाऱ्याकडे अर्ज केलेला असेल तेव्हा अर्जदार सेवा करण्यास पात्र आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी त्याला वैद्यकीय मंडळाकडे पाठवावे किंवा कसे याबद्दलचा निर्णय घेणाऱ्या संबंधित प्राधिकाऱ्याची तशी स्पष्ट इच्छा असेल तरच केवळ अशी प्रमाणपत्रे देण्यात येतील.

**टीप ३ :** या प्रमाणपत्रात केलेली कोणतही शिफारस, शासकीय कर्मचाऱ्याला अनुज्ञेय नसलेली कोणतही रजा मागण्यासाठी पुरावा ठरू शकणार नाही.

---

परिशिष्ट पाच -- चालू

नमुना ४

(नियम ४१ पहा)

**रजेची किंवा रजावाढीची किंवा रजा परिवर्तित करण्याची शिफारस  
करण्यात आलेल्या अराजपत्रित अधिकाऱ्यांकरिता वैद्यकीय प्रमाणपत्र  
शासकीय कर्मचाऱ्याची सही .....**

वर सही करणार श्री./श्रीमती/कुमारी .....

यांची वैयक्तिक तपासणी केल्यानंतर मी .....

असे प्रमाणित करतो की, त्यांना ..... हा आजार झाला आहे आणि

त्यांची प्रकृती पूर्ववत होण्याकरिता त्यांना ..... पासून ..... कामावर

अनुपस्थित राहणे नितांत आवश्यक आहे, असे मला वाटते.

दिनांक

प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी

..... रुग्णालय/दवाखाना किंवा इतर

नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी.

**टीप १ :** आजाराचे स्वरूप व संभाव्य कालावधी नमूद करण्यात यावा.

**टीप २ :** शक्यतोवर याच नमुन्याचा वापर करण्यात यावा आणि तो शासकीय कर्मचाऱ्याची सही घेतल्यानंतर भरण्यात यावा.

शासकीय कर्मचाऱ्याला एखाद्या विशिष्ट ठिकाणाहून किंवा विशिष्ट ठिकाणी जाण्याची गरज आहे किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाण्यास तो असमर्थ आहे असे प्रमाणन अधिकाऱ्यास प्रमाणित करता येणार नाही. जेव्हा अशा कारणांवरून प्रशासकीय प्राधिकाऱ्याकडे अर्ज करण्यात येईल तेव्हा, अर्जदार सेवा करण्यास पात्र आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी त्याला जिल्हा शल्यचिकित्सकाकडे पाठवावे किंवा कसे याबद्दल निर्णय घेणाऱ्या संबंधित प्राधिकाऱ्याची स्पष्ट इच्छा असेल तरच केवळ अशी प्रमाणपत्रे द्यावीत.

**टीप ३ :** दुसरे वैद्यकीय मत घेणे आवश्यक असल्यास रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याने शक्य तितक्या लवकर जिल्हा शल्यचिकित्सकाच्या दर्जाहून कमी दर्जा नसणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्याची दुसऱ्यांदा वैद्यकीय तपासणी करून घेण्याची व्यवस्था केली पाहिजे. असा वैद्यकीय अधिकारी, शासकीय कर्मचाऱ्याच्या आजाराबद्दलची वस्तुस्थिती आणि शिफारस करण्यात आलेल्या रजेची आवश्यकता याबाबत आपले मत देईल, आणि त्यासाठी शासकीय कर्मचाऱ्याला स्वतःसमोर किंवा स्वतः नामनिर्देशित केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यासमोर उपस्थित राहण्यास सांगेल.

**टीप ४ :** या प्रमाणपत्रात केलेली कोणतीही शिफारस शासकीय कर्मचाऱ्याला अनुज्ञेय नसलेली कोणतीही रजा मागण्यासाठी पुरावा ठरू शकणार नाही.



परिशिष्ट पाच -- चालू

नमुना ५

(नियम ४७ पहा)

### कामावर परत येण्यासाठी वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र

शासकीय कर्मचाऱ्याची सही .....

आम्ही वैद्यकीय मंडळाचे सदस्य,/मी ..... जिल्हा शल्यचिकित्सक,  
...../प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी, ...../ नोंदणीकृत वैद्यक  
व्यवसायी ..... याद्वारे असे प्रमाणित करतो की, वर सही करणार  
श्री./श्रीमती/कुमारी ..... यांची आम्ही/मी काळजीपूर्वक तपासणी केली आहे.  
आता त्यांचा आजार बरा झाला असून ते/त्या शासकीय सेवेत रुजू होण्यास पात्र आहेत. आम्ही/मी असेही  
प्रमाणित करतो की, हा निर्णय घेण्यापूर्वी, या प्रकरणी ज्यावरून रजा मंजूर करण्यात किंवा वाढवण्यात आली ती  
मूळ वैद्यकीय प्रमाणपत्रे व तपशील (किंवा त्यांच्या प्रमाणित प्रती) यांची आम्ही/मी तपासणी केली असून वरील  
निर्णय घेताना ती विचारात घेतलेली आहेत.

वैद्यकीय मंडळाचे सदस्य :-

(१)

(२)

(३)

दिनांक :

जिल्हा शल्यचिकित्सक/

प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी/

नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी.

**टीप.--** वरील प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकाऱ्यापुढे, संबंधित प्रकरणात प्रारंभी ज्यावरून रजा मंजूर करण्यात किंवा वाढवण्यात आली असे मूळ वैद्यकीय प्रमाणपत्र (त्रे) आणि तपशील प्रस्तुत करण्यात येतील, यासाठी मूळ प्रमाणपत्राच्या व तपशीलाच्या दोन प्रती तयार करण्यात याव्यात आणि त्यापैकी एक प्रत संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने स्वतः जवळ ठेवावी.

परिशिष्ट पाच -- चालू

नमुना ६

(नियम ६३ पहा)

**नियम ६३ (३) (ए) शिथिल करुन भारतात किंवा परदेशात अध्ययनासाठी  
असाधारण रजा मंजूर करण्यात आलेल्या अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांकरिता**

**बंधपत्र**

या अधिलेखाद्वारे सर्व लोकांस ज्ञात व्हावे की, आम्ही, .....,  
राहणार ....., जिल्हा ....., सध्या .....  
विभागात/कार्यालयात ..... म्हणून सेवेत असून (ज्याला यात यापुढे "बंधनग्रहीता" असे  
संबोधण्यात आले आहे) आणि, श्री./श्रीमती/कुमारी ..... राहणार  
.....आणि श्री./श्रीमती/कुमारी ..... राहणार  
..... (ज्यांना यात यापुढे "जामीनदार" असे संबोधण्यात आले आहे) याद्वारे संयुक्तपणे व  
अलगअलगपणे आम्ही स्वतः आणि आमचे प्रत्येकाचे वारस, मृत्युपत्रव्यवस्थापक आणि प्रशासक हे,  
महाराष्ट्राचे राज्यपाल, त्यांचे उत्तराधिकारी आणि अभिहस्तांकित (ज्यांना यात यापुढे "शासन" असे  
संबोधण्यात आले आहे) यांना, त्यांनी मागणी केली असता रु. .... (अक्षरी रुपये  
..... फक्त) आणि शासकीय कर्जावरील त्या त्या वेळी अंमलात असलेल्या व्याजाच्या  
शासकीय दराने मागणी करण्यात आल्याच्या तारखेपासूनचे त्या रकमेवरील व्याज देण्यास किंवा, ही रक्कम  
भारताव्यतिरिक्त इतर देशात प्रदान करण्यात येणार असेल तर, तो देश व भारत यांच्यामधील अधिकृत  
विनिमय दराने उक्त रकमेचे त्या देशाच्या चलनात रूपांतर करुन होईल तितकी रक्कम आणि न्यायप्रतिनिधी व  
अशील यांमधील व्यवहारांच्या **सर्व खर्चासह** शासनाकडून करण्यात येईल, किंवा शासनाने केलेला असेल  
असा सर्व खर्च देण्यास बांधून घेत आहोत.

**ज्याअर्थी**, शासनाने, ..... म्हणून सेवेत असलेल्या श्री./श्रीमती/कुमारी  
..... या उपरिबद्धांच्या विनंतीवरुन त्यांना नेहमीची रजा व त्यानंतर  
भत्ते व वेतन याशिवाय असाधारण रजा ..... येथे अध्ययन करणे त्यांना शक्य व्हावे

म्हणून ..... पासून..... महिने ..... दिवस एवढ्या कालावधीकरिता मंजूर केली आहे,

**आणि ज्याअर्थी,** असाधारण रजेवरील श्री./श्रीमती/कुमारी ..... यांच्या अनुपस्थितीच्या कालावधीत ..... ची कर्तव्ये पार पाडण्यास बदली व्यक्ती शासनाने नियुक्त केली आहे/शासनाला नियुक्त करावी लागणार आहे,

**आणि ज्याअर्थी,** बंधनग्रहीत्याने, शासनाच्या अधिक सुरक्षिततेसाठी, याखाली लिहिलेल्या शर्तींवर दोन जामीनदारांसह हे बंधपत्र करून देण्याचे मान्य केले आहे,

**आणि ज्याअर्थी,** उक्त जामीनदारांनी उपरिबध्द ..... यांच्या वतीने हे बंधपत्र करून देण्याचे मान्य केले आहे,

**त्याअर्थी आता उपरोल्लिखित बंधनाची शर्त अशी की,** उपरिबध्द श्री./श्रीमती/कुमारी ..... यांच्या असाधारण रजेचा कालावधी संपल्यानंतर ते मूलतः ज्या पदावर होते त्या पदावर पुन्हा रुजू झाले नाहीत आणि पुन्हा रुजू झाल्यानंतर त्यांनी शासनाला आवश्यक वाटेल अशा ..... वर्षाहून अधिक नसणाऱ्या कालावधीसाठी शासनाची सेवा केली नाही किंवा त्यांनी, **नियमान्वये त्यांना जे वेतन मिळण्याचा हक्क असेल** अशा वेतनावर शासनाला आवश्यक वाटेल अशा इतर कोणत्याही पदाच्या नात्याने शासनाची सेवा करण्यास नकार दिला तर, त्यांना, उक्त श्री./श्रीमती/कुमारी ..... किंवा त्यांचे वारस, मृत्युपत्र व्यवस्थापक आणि प्रशासक यांना, शासनाने मागणी केल्यानंतर उक्त रक्कम रु. .... आणि शासकीय कर्जावरील त्या त्या वेळी अंमलात असलेल्या व्याजाच्या शासकीय दराने मागणीच्या तारखेपासूनचे त्या रकमेवरील व्याज शासनाला ताबडतोब द्यावे लागेल.

**आणि** बंधनग्रहीता श्री./श्रीमती/कुमारी ..... यांनी आणि/किंवा श्री./श्रीमती/कुमारी ..... आणि/किंवा श्री./श्रीमती/ कुमारी ..... या उपरोक्त जामीनदारांनी ही रक्कम चुकती केल्यावर उपरोल्लिखित बंधन रद्दबातल ठरेल व निष्प्रभावी होईल. एरव्ही ते संपूर्णपणे अंमलात राहिल :

**परंतु नेहमी असे की,** याखालील जामीनदारांचे दायित्व हे मुदत दिल्याच्या कारणावरून किंवा शासनाची किंवा शासनाने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीची कोणतीही प्रविरती (फोरबियरन्स), कृती किंवा अकृती यांमुळे (मग ती जामीनदारांच्या संमतीने किंवा त्यांना कळवून केलेली असो किंवा नसो) कमी

होणार नाही किंवा त्यापासून ते मुक्त होणार नाहीत किंवा याखालील येणे रकमेकरिता जामीनदार श्री./श्रीमती/कुमारी .....आणि श्री./श्रीमती/कुमारी ..... यांच्याविरुद्ध किंवा त्यांच्यापैकी कोणाही एकाविरुद्ध दावा दाखल करण्यापूर्वी बंधनग्रहीत्या विरुद्ध शासनाने दावा दाखल करणे आवश्यक होणार नाही.

या बंधपत्रास सर्व बाबतीत भारतात त्या त्या वेळी अंमलात असलेले कायदे लागू होतील आणि त्यानुसार याखालील अधिकार व दायित्वे आवश्यक असेल तेथे भारतातील समुचित न्यायालयांकडून निर्धारित करण्यात येतील.

महाराष्ट्र शासनाने या बंधपत्रावर प्रदेय असलेले मुद्रांक शुल्क भरण्याचे मान्य केले आहे. १९ ..... च्या ..... महिन्याच्या ..... तारखेस सही करुन तारीख टाकली. उपरिनामित, बंधनग्रहिता श्री./श्रीमती/कुमारी ..... यांनी सही केली व स्वाधीन केले.

त्यास पुढील व्यक्ती साक्षीदार होत्या :-

साक्षीदार : १.  
२.

उपरिनामित जामीनदार श्री./श्रीमती/कुमारी ..... यांनी सही केली व स्वाधीन केले.

त्यास पुढील व्यक्ती साक्षीदार होत्या :-

1 साक्षीदार : १.  
२.

उपरिनामित जामीनदार श्री./श्रीमती/कुमारी ..... यांनी सही केली व स्वाधीन केले.

त्यास पुढील व्यक्ती साक्षीदार होत्या :-

साक्षीदार : १.  
२.

स्वीकृत,  
महाराष्ट्र शासनाकरिता व त्याच्यावतीने.

---



परिशिष्ट पाच -- चालू

नमुना ७

(नियम ८३ पहा)

**स्थायी सेवेतील शासकीय कर्मचाऱ्याने अध्ययन रजेवर जाताना करून द्यावयाचे  
बंधपत्र**

या अधिलेखाद्वारे सर्व लोकांस ज्ञात व्हावे की, मी, .....  
राहणार ....., जिल्हा ....., सध्या .....  
विभागात/कार्यालयात ..... म्हणून कामावर असून याद्वारे मी स्वतः आणि माझे वारस,  
मृत्युपत्र व्यवस्थापक आणि प्रशासक, हे महाराष्ट्राच्या राज्यपालांना (ज्यांना यात यापुढे "शासन" असे  
संबोधण्यात आले आहे) त्यांनी मागणी केली असता रु. .... (रुपये  
..... फक्त) आणि शासकीय कर्जावर त्या त्या वेळी अंमलात असलेल्या  
व्याजाच्या शासकीय दराने मागणी करण्यात आल्याच्या तारखेपासून त्या रकमेवरील व्याज देण्यास किंवा ही  
रक्कम भारताव्यतिरिक्त इतर देशात प्रदान करण्यात येणार असेल तर, तो देश व भारत यांमधील अधिकृत  
विनिमय दराने उक्त रकमेचे त्या देशाच्या चलनात रूपांतर करून होईल तितकी रक्कम आणि न्यायप्रतिनिधी व  
अशील यांमधील व्यवहारांच्या सर्व खर्चासह शासनाकडून करण्यात येईल किंवा शासनाने केलेला असेल असा  
सर्व खर्च, देण्यास स्वतःला बांधून घेत आहोत.

ज्याअर्थी, मला म्हणजे ..... यांना शासनाकडून अध्ययन रजा मंजूर  
करण्यात आली आहे,

आणि ज्याअर्थी, मी शासनाच्या अधिक सुरक्षिततेसाठी याखाली लिहिलेल्या शर्तींवर हे बंधपत्र करून  
देण्याचे मान्य केले आहे,

त्याअर्थी, आता उपरोल्लिखित बंधनाची शर्त अशी की, मी कामावर रुजू झालो नाही तर किंवा माझी  
अध्ययन रजा समाप्त झाल्यानंतर किंवा समाप्त करण्यात आल्यानंतर कामावर परत न येता, किंवा कामावर  
परत आल्यावर तीन वर्षांच्या कालावधीत केव्हाही मी राजीनामा दिला किंवा सेवानिवृत्त झालो किंवा अन्यथा  
सेवा सोडून दिली तर, शासनाने मागणी केल्यानंतर शासनाला किंवा शासन निदेश देईल त्यानुसार उक्त रक्कम  
रु. .... (रुपये .....फक्त) आणि शासकीय कर्जावर त्या त्या वेळी

अंमलात व्याजाच्या शासकीय दराने मागणी करण्यात आल्याच्या तारखेपासूनचे त्या रकमेवरील व्याज ताबडतोब देईन,

आणि मी अशी रक्कम चुकती केल्यावर उपरोल्लिखित बंधन रद्दबातल ठरेल व निष्प्रभावी होईल. एरव्ही ते संपूर्णपणे अंमलात राहिल.

या बंधपत्रास, सर्व बाबतीत भारतात त्या त्या वेळी अंमलात असलेले कायदे लागू होतील आणि त्यानुसार, या खालील अधिकार व दायत्वे, आवश्यक असेल तेथे भारतातील समुचित न्यायालयांकडून निर्धारित करण्यात येतील.

महाराष्ट्र शासनाने या बंधपत्रावर प्रदेय असलेले मुद्रांक शुल्क भरण्याचे मान्य केले आहे.

१९..... च्या .....

महिन्याच्या .....

तारखेस सही करुन तारीख टाकली.

..... ने सही केली व स्वाधीन केले.

त्यास पुढील व्यक्ती साक्षीदार होत्या :-

साक्षीदार :

(१)

(२)

स्वीकृत,

महाराष्ट्र शासनाकरिता व त्याच्यावतीने.

---

परिशिष्ट पाच -- चालू

नमुना ८

(नियम ८३ पहा)

**स्थायी सेवेतील शासकीय कर्मचाऱ्याला अध्ययन रजेमध्ये वाढ मंजूर करण्यात आली असेल तेव्हा त्याने करून द्यावयाचे बंधपत्र**

या अधिलेखाद्वारे सर्व लोकांत ज्ञात व्हावे की, मी, ....., राहणार,  
....., जिल्हा ..... विभागात/कार्यालयात .....  
..... म्हणून सेवेत असून याद्वारे मी स्वतः आणि माझे वारस, मृत्युपत्र व्यवस्थापक आणि प्रशासक हे, महाराष्ट्राच्या राज्यपालांना (ज्यांना यात यापुढे "शासन" असे संबोधण्यात आले आहे) त्यांनी मागणी केली असता रु. .... (रुपये ..... फक्त) आणि शासकीय कर्जावर त्या त्या वेळी अंमलात असलेल्या व्याजाच्या शासकीय दराने, मागणी करण्यात आल्याच्या तारखेपासून त्या रकमेवरील व्याज देण्यास किंवा ही रक्कम भारताव्यतिरिक्त इतर देशात प्रदान करण्यात येणार असेल तर तो देश व भारत यांमधील अधिकृत विनिमय दराने उक्त रकमेचे त्या देशाच्या चलनात रुपांतर करून होईल तितकी रक्कम **आणि** न्यायप्रतिनिधी व अशील यांमध्ये व्यवहारांच्या **सर्व खर्चासह** शासनाकडून करण्यात येईल किंवा शासनाने केलेला असेल असा सर्व खर्च देण्यास स्वतःला बांधून घेत आहोत.

ज्याअर्थी, मला म्हणजे,..... यांना ..... पासून  
..... पर्यन्तच्या कालावधीकरिता शासनाकडून अध्ययन रजा मंजूर करण्यात आली असून त्याबद्दल मी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावाने रु. .... (रुपये  
..... फक्त) चे बंधपत्र ..... तारखेस करून दिलेले आहे,

आणि ज्याअर्थी, माझ्या विनंतीवरून ..... पर्यन्त मला अध्ययन रजेमध्ये वाढ मंजूर करण्यात आली आहे.

आणि ज्याअर्थी, मी शासनाच्या अधिक सुरक्षिततेसाठी याखाली लिहिलेल्या शर्तीवर हे बंधपत्र करून देण्याचे मान्य केले आहे,

त्याअर्थी आता उपरोल्लिखित बंधनाची शर्त अशी की, मी कामावर रुजू झालो नाही तर किंवा माझी वाढविण्यात आलेली अध्ययन रजा समाप्त झाल्यानंतर किंवा समाप्त करण्यात आल्यानंतर कामावर परत न येता किंवा कामावर परत आल्यावर तीन वर्षांच्या कालावधीत केव्हाही राजीनामा दिला किंवा सेवानिवृत्त झालो

किंवा अन्यथा सेवा सोडून दिली तर शासनाने मागणी केल्यानंतर शासनाला किंवा शासन निदेश देईल त्यानुसार, उक्त रक्कम रु. .... (रुपये ..... फक्त) आणि शासकीय कर्जावर त्या त्या वेळी अंमलात असलेल्या व्याजाच्या शासकीय दराने मागणीच्या तारखेपासूनचे त्या रकमेवरील व्याज ताबडतोब देईन,

आणि मी अशी रक्कम चुकती केल्यावर उपरोल्लिखित बंधन रद्दबातल ठरेल व निष्प्रभावी होईल. एरव्ही ते संपूर्णपणे अंमलात राहिल.

या बंधपत्रास सर्व बाबतीत, भारतात त्या त्या वेळी, अंमलात असलेले कायदे लागू होतील आणि त्यानुसार, याखालील अधिकार व दायित्वे आवश्यक असेल तेथे भारतातील समुचित न्यायालयांकडून निर्धारित करण्यात येतील.

महाराष्ट्र शासनाने या बंधपत्रावर प्रदेय असलेले मुद्रांक शुल्क भरण्याचे मान्य केले आहे.

१९ ..... च्या .....

महिन्याच्या .....

तारखेस सही करुन तारीख टाकली.

..... ने सही केली व स्वधीन केले.

त्यास पुढील व्यक्ती साक्षीदार होत्या :-

साक्षीदार :

(१)

(२)

स्वीकृत,

महाराष्ट्र शासनाकरिता व त्याच्यावतीने.

---

परिशिष्ट पाच -- चालू

नमुना ९

(नियम ८३ पहा)

स्थायी सेवेत नसलेल्या शासकीय कर्मचाऱ्याने अध्ययन रजेवर जाताना करुन

द्यावयाचे बंधपत्र

या अधिलेखाद्वारे सर्व लोकांस ज्ञात व्हावे की, आम्ही .....

राहणार ....., जिल्हा....., सध्या .....  
विभागात/कार्यालयात म्हणून सेवेत असून (यात यापुढे ज्यास "बंधनग्रहीता" असे संबोधण्यात आलेले आहे)  
आणि श्री./श्रीमती/कुमारी ..... राहणार ..... आणि श्री./श्रीमती/कुमारी  
..... राहणार (यात यापुढे ज्यास "जामीनदार" असे संबोधण्यात आलेले आहे) याद्वारे  
संयुक्तपणे व अलगअलगपणे आम्ही स्वतः आणि आमचे प्रत्येकाचे वारस, मृत्युपत्र व्यवस्थापक आणि  
प्रशासक, हे महाराष्ट्राच्या राज्यपालांना (ज्यांना यात यापुढे "शासन" असे संबोधण्यात आले आहे) यांनी  
मागणी केली असता रु. .... (रुपये ..... फक्त), आणि  
शासकीय कर्जावर त्या त्या वेळी अंमलात असलेल्या व्याजाच्या शासकीय दराने मागणी करण्यात आल्याच्या  
तारखेपासूनचे त्या रकमेवरील व्याज देण्यास, किंवा ही रक्कम भारताव्यतिरिक्त इतर देशात प्रदान करण्यात  
येणार असेल तर, तो देश व भारत यांमधील अधिकृत विनिमय दराने उक्त रकमेचे त्या देशाच्या चलनात  
रुपांतर करुन होईल तितकी रक्कम, आणि न्यायप्रतिनिधी व अशील यांमधील व्यवहाराच्या सर्व खर्चासह  
शासनाकडून करण्यात येईल किंवा शासनाने केलेला असेल असा सर्व खर्च देण्यास बांधून घेत आहोत.

**ज्याअर्थी**, बंधनग्रहीत्याला शासनाकडून अध्ययन रजा मंजूर करण्यात आली आहे,

**आणि ज्याअर्थी**, बंधनग्रहीत्याला शासनाच्या अधिक सुरक्षिततेसाठी याखाली लिहिलेल्या शर्तीवर हे  
बंधपत्र करुन देण्याचे मान्य केले आहे,

**आणि ज्याअर्थी**, उक्त जामीनदारांनी उपरिबद्ध बंधनग्रहीत्याच्या वतीने जामीनदार म्हणून बंधपत्र  
करुन देण्याचे मान्य केले आहे,

त्याअर्थी आता उपरोल्लिखित बंधनाची शर्त अशी की, श्री./श्रीमती/कुमारी .....  
..... हा बंधनग्रहीता कामावर रुजू झाला नाही तर किंवा अध्ययन रजा समाप्त इ

आल्यानंतर किंवा समाप्त करण्यात आल्यानंतर कामावर परत न येता किंवा कामावर परत आल्यावर तीन वर्षांच्या कालावधीत केव्हाही त्याने सेवेचा राजीनाम दिला किंवा अन्यथा सेवा सोडून दिली तर बंधनग्रहीता आणि जामीनदार हे, शासनाने मागणी केल्यानंतर ताबडतोब किंवा शासन निदेश देईल त्यानुसार उक्त रक्कम रु. .... (रुपये ..... फक्त) आणि शासकीय कर्जावर त्या त्या वेळी अंमलात असलेल्या व्याजाच्या शासकीय दराने मागणीच्या तारखेपासूनचे त्या रकमेवरील व्याज देतील,

आणि बंधनग्रहीता श्री./श्रीमती/कुमारी ..... यांनी आणि/किंवा श्री./श्रीमती/कुमारी ..... आणि/किंवा श्री./श्रीमती/कुमारी ..... यानी अशी रक्कम चुकती केल्यावर उपरोल्लिखित बंधन रद्दबातल ठरेल व निष्प्रभावी हाईल. एरव्ही ते संपूर्णपणे अंमलात राहिल :

परंतु नेहमी असे की, याखालील जामीनदारांचे दायित्व हे, मुदत दिल्याच्या कारणावरून किंवा शासनाची किंवा शासनाने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीची कोणतीही प्रविरती (फोरबियरन्स), कृती किंवा अकृती यामुळे (मग ती जामीनदारांच्या संमतीने किंवा त्यांना कळवून केलेली असो किंवा नसो) कमी होणार नाही किंवा त्यापासून ते मुक्त होणार नाहीत किंवा याखालील येणे रकमेकरिता, जामीनदार श्री./श्रीमती/कुमारी ..... आणि श्री./श्रीमती/कुमारी ..... यांच्याविरुद्ध किंवा त्यांच्यापैकी कोणाही एकाविरुद्ध दावा दाखल करण्यापूर्वी बंधनग्रहीत्याविरुद्ध शासनाने दावा दाखल करणे आवश्यक होणार नाही.

या बंधपत्रास, सर्व बाबतीत भारतात त्या त्या वेळी अंमलात असलेले सर्व कायदे लागू होतील आणि त्यानुसार, याखालील अधिकार व दायित्वे, आवश्यक असेल तेथे भारतातील समुचित न्यायालयाकडून निर्धारित करण्यात येतील.

महाराष्ट्र शासनाने या बंधपत्रावर प्रदेय असलेले मुद्रांक शुल्क भरण्याचे मान्य केले आहे.

१९ ..... च्या ..... महिन्याच्या ..... तारखेस

सही करुन तारीख टाकली.

उपरिनामित बंधनग्रहीता श्री./श्रीमती/कुमारी ..... यांनी सही केली व स्वाधीन केले.

त्यास पुढील व्यक्ती साक्षीदार होत्या :-

साक्षीदार :

(१)

(२)

उपरिनामित जामीनदार श्री./श्रीमती/कुमारी

..... यांनी सही केली व स्वाधीन केले.

त्यास पुढील व्यक्ती साक्षीदार होत्या :-

साक्षीदार :

(१)

(२)

उपरिनामित जामीनदार श्री./श्रीमती/कुमारी

..... यांनी सही केली व स्वाधीन केले.

त्यास पुढील व्यक्ती साक्षीदार होत्या :-

साक्षीदार :

(१)

(२)

स्वीकृत,

महाराष्ट्र शासनाकरिता व त्याच्यावतीने.

\_\_\_\_\_

परिशिष्ट पाच -- चालू

नमुना १०

(नियम ८३ पहा)

**स्थायी सेवेत नसलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला अध्ययन रजेमध्ये वाढ मंजूर**

**करण्यात आली असेल तेव्हा त्याने करून द्यावयाचे बंधपत्र**

या अधिलेखाद्वारे सर्व लोकांस ज्ञात व्हावे की, आम्ही, ..... राहणार  
....., जिल्हा ....., सध्या .....

विभागात/कार्यालयात ..... म्हणून सेवेत असून (ज्याला यात यापुढे "बंधनग्रहीता) असे  
संबोधण्यात आले आहे) आणि श्री./श्रीमती/कुमारी .....,  
राहणार ..... आणि श्री./श्रीमती/कुमारी ....., राहणार  
..... (ज्यांना यात यापुढे "जामीनदार" असे संबोधण्यात आले आहे) याद्वारे  
संयुक्तपणे व अलगअलगपणे आम्ही स्वतः आणि आमचे प्रत्येकाचे वारस, मृत्युपत्र व्यवस्थापक आणि  
प्रशासक हे, महाराष्ट्राच्या राज्यपालांना (ज्यांना यात यापुढे "शासन" असे संबोधण्यात आले आहे) त्यांनी  
मागणी केली असता रु. .... (रुपये ..... फक्त) आणि शासकीय  
कर्जावर त्या त्या वेळी अंमलात असलेल्या व्याजाच्या शासकीय दराने मागणी करण्यात आल्याच्या  
तारखेपासूनचे त्या रकमेवरील व्याज देण्यास किंवा ही रक्कम भारताव्यतिरिक्त इतर देशात प्रदान करण्यात  
येणार असेल तर, तो देश व भारत यांमधील अधिकृत विनियम दराने उक्त रकमेचे त्या देशाच्या चलनात  
रुपांतर करून होईल तिकी रक्कम, आणि न्यायप्रतिनिधी व अशील यांमधील व्यवहारांच्या सर्व खर्चासह  
शासनाकडून करण्यात येईल किंवा शासनाने केलेला असेल असा सर्व खर्च देण्यास बांधून घेत आहोत.

ज्याअर्थी, बंधनग्रहीत्याने, त्याला शासनाकडून दिनांक ..... पासून.....  
..... पर्यन्त अध्ययन रजा मंजूर करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या  
नावाने रु. .... (रुपये ..... फक्त) करिता दिनांक  
..... चे बंधपत्र करून दिले आहे,

आणि ज्याअर्थी, बंधनग्रहीत्याला मंजूर केलेली अध्ययन रजा त्याच्या विनंतीवरून .....  
..... पर्यन्त वाढविण्यात आली आहे,



आणि ज्याअर्थी, बंधनग्रहीत्याने शासनाच्या अधिक सुरक्षिततेसाठी याखाली लिहिलेल्या शर्तीवर हे बंधपत्र करून देण्याचे मान्य केले आहे,

आणि ज्याअर्थी, उक्त जामीनदारांनी उपरिबद्ध बंधनग्रहीत्याच्या वतीने जामीनदार म्हणून हे बंधपत्र करून देण्याचे मान्य केले आहे,

**त्याअर्थी, आता उपरोल्लिखित बंधनाची शर्त अशी की,** श्री. / श्रीमती / कुमारी ..... हा बंधग्रहीता कामावर रुजू झाला नाही किंवा अशी वाढील अध्ययन रजा समाप्त झाल्यानंतर किंवा समाप्त करण्यात आल्यानंतर कामावर परत न येता किंवा कामावर परत आल्यावर तीन वर्षांच्या कालावधीत केव्हाही त्याने राजीनामा दिला तर शासनाने मागणी केल्यानंतर ताबडतोब किंवा शासन निर्देश देईल त्यानुसार, उक्त रक्कम रु. .... (रुपये ..... फक्त ) आणि शासकीय कर्जावर त्या त्या वेळी अंमलात असलेल्या व्याजाच्या शासकीय दराने मागणीच्या तारखेपासूनचे त्या रकमेवरील व्याज देईल.

आणि बंधनग्रहीता श्री. / श्रीमती / कुमारी ..... आणि / किंवा श्री. / श्रीमती / कुमारी ..... या उपरोक्त जामीनदारांनी ही रक्कम चुकती केल्यावर उपरोल्लिखित बंधन रद्दबातल ठरेल व निष्प्रभावी होईल. एरव्ही ते संपूर्णपणे अंमलात राहिल.

**परंतु नेहमी असे की,** याखालील जामीनदारांचे दायित्व हे, मुदत दिल्याच्या कारणावरून किंवा शासनाची किंवा शासनाने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीची कोणतीही प्रविरती (फोरबियरन्स), कृती किंवा अकृती यामुळे (मग ती जामीनदारांच्या संमतीने किंवा त्यांना कळवून केलेली असो किंवा नसो ) कमी होणार नाही किंवा त्यापासून ते मुक्त होणार नाहीत किंवा त्याखालील येणे रकमेकरिता जामीनदार श्री. / श्रीमती / कुमारी ..... आणि श्री. / श्रीमती / कुमारी ..... यांच्याविरुद्ध किंवा त्यांच्यापैकी कोणाही एकाविरुद्ध दावा दाखल करण्यापूर्वी बंधनग्रहीत्याविरुद्ध शासनाने दावा दाखल करणे आवश्यक होणार नाही.

या बंधपत्रास सर्व बाबतीत भारतात त्या त्या वेळी अंमलात असलेले सर्व कायदे लागू होतील आणि त्यानुसार, याखालील अधिकार व दायित्वे, आवश्यक असेल तेथे भारतातील समुचित न्यायलयांद्वारे निर्धारित करण्यात येतील.

महाराष्ट्र शासनाने या बंधपत्रावर देय असलेले मुदांक शुल्क भरण्याचे मान्य केले आहे.

१९..... च्या .....महिन्याच्या  
..... तारखेस सही करुन तारीख टाकली.  
उपरिनामित बंधनग्रहीता श्री. / श्रीमती / कुमारी  
यांनी सही केली व स्वाधीन केले.

त्यास पुढील व्यक्ती साक्षीदार होत्या :-

साक्षीदार.,

(१)

(२)

उपरिनामित जामीनदार श्री./श्रीमती/कुमारी  
..... यांनी सही केली व स्वाधीन केले.

त्यास पुढील व्यक्ती साक्षीदार होत्या :-

साक्षीदार :

(१)

(२)

स्वीकृत,

महाराष्ट्र शासनाकरिता व त्याच्यावतीने.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

व्ही. प्रभाकर,

शासनाचे विशेष सचिव.

**महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ ला केलेल्या दुरुस्ती चिठ्ठी.  
दुरुस्ती चिठ्ठी**

पृष्ठ - २८, नियम - ५०

सध्या अस्तित्वात असलेल्या खंड (१) मधील उपखंड (ए) व (बी) ऐवजी पुढील खंड घालण्यात यावेत.

(अ) "(१) (ए) दीर्घ सुटी विभागाव्यतिरिक्त अन्य विभागांमध्ये सेवेत असलेल्या प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याच्या अर्जित रजा खाती प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येकी १५ दिवस याप्रमाणे दोन हप्त्यांमध्ये अर्जित रजा आगाऊ जमा करण्यात येईल.

(बी) शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा खाती मागील अर्ध्या वर्षाच्या अखेरीस जमा असलेली अर्जित रजा पुढील अर्ध्या वर्षामध्ये जमा करण्यात येईल. मात्र, अशा रीतीने जमा केलेली मागील अर्जित रजा व पुढील अर्ध्या वर्षाकरिता आगाऊ जमा करण्यात येणारी अर्जित रजा २४० दिवसांच्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक असणार नाही."

(बी) खंड (३) मध्ये "१८०" या संख्येऐवजी "२४०" ही संख्या दाखल करण्यात यावी.

#### **पृष्ठ - २९, नियम - ५१**

सध्या अस्तित्वात असलेल्या नियम-५१ ऐवजी पुढील नियम अंतर्भूत करण्यात यावा.

**"५१. अर्जित रजेची गणना --** (१) ज्या कॅलेंडर वर्षामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली असेल त्या कॅलेंडर वर्षाच्या अर्ध्या वर्षामध्ये तो जेवढे महिने सेवा करण्याची शक्यता असेल त्या प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्याला २ १/२ दिवस ह्या दराने त्याच्या खाती अर्जित रजा जमा करण्यात येईल.

(२) (ए) ज्या अर्ध्या वर्षाच्या कालावधीमध्ये शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त होणार असेल किंवा शासकीय सेवेचा त्याने राजीनामा दिला असेल त्या अर्ध्या वर्षामध्ये त्याच्या सेवानिवृत्तीच्या/राजीनाम्याच्या दिनांकापर्यंत सेवेच्या प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्याला २ १/२ दिवस या दराने त्याच्या खाती अर्जित रजा जमा करण्यात येईल.

(बी) ज्या शासकीय कर्मचाऱ्यास नोकरी मधून काढून टाकण्यात आले असेल किंवा बडतर्फ करण्यात आले असेल किंवा सेवेत असतांना त्याचा मृत्यू झाला असेल त्याच्या बाबतीत ज्या कॅलेंडर महिन्यात त्याला नोकरीमधून काढून टाकण्यात आले असेल किंवा बडतर्फ करण्यात आले असेल किंवा त्याचा मृत्यू झाला असेल त्या कॅलेंडर महिन्याच्या आधीच्या कॅलेंडर महिन्याच्या शेवटपर्यंत, प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्याला २ १/२ दिवस या दराने त्याच्या खाती अर्जित रजा जमा करण्यात येईल.

(३) जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने अर्ध्या वर्षामध्ये असाधारण रजा घेतली असेल आणि/किंवा अनुपस्थितीचा काही कालावधी "अकार्यदिन" (Dies-non) म्हणून समजण्यात आला असेल तर पुढील

अर्ध्या वर्षाच्या सुरुवातीस त्याच्या रजा खाती जमा करावयाची रजा, अशा रजेच्या आणि/किंवा "अकार्यदिन" च्या (Dies-non) कालावधीचा १/१० इतकी कमी करण्यात येईल, मात्र अशी कमी करावयाची रजा १५ दिवसांपेक्षा अधिक असणार नाही.

(४) अर्जित रजा जमा करताना रजेचे दिवस अपूर्णाकात आल्यास ते नजिकच्या दिवसांशी पूर्णांकित करण्यात येतील."

### पृष्ठ - ३२, नियम -- ६०

सध्या अस्तित्वात असलेल्या खंड (१) मधील उप-खंड (ए) च्या ऐवजी पुढील उप-खंड अंतर्भूत करण्यात यावा.

"(ए) (एक) प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याच्या अर्धवेतनी रजा खाती प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येकी १० याप्रमाणे दोन हप्त्यांमध्ये अर्धवेतनी रजा आगाऊ जमा करण्यात येईल.

(दोन) ज्या कॅलेंडर वर्षाच्या अर्ध्या वर्षामध्ये शासकीय कर्मचाऱ्याची नेमणूक झाली असेल त्या अर्ध वर्षामध्ये शासकीय कर्मचारी जेवढे महिने सेवा करण्याची शक्यता असेल, अशा प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्याला ५/३ या दराने अर्धवेतनी रजा त्याच्या अर्धवेतनी रजा खाती जमा करण्यात येईल.

(तीन) ज्या अर्ध वर्षाच्या कालावधीमध्ये शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त होणार असेल किंवा त्याने शासकीय सेवेचा राजीनामा दिला असेल त्या अर्धवर्षामध्ये त्याच्या सेवानिवृत्तीच्या किंवा राजीनाम्याच्या दिनांकापर्यंत, सेवेच्या प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्याला ५/३ या दराने त्याच्या खाती अर्धवेतनी रजा जमा करण्यात येईल.

(चार) ज्या शासकीय कर्मचाऱ्यास सेवेतून काढून टाकण्यात आले असेल किंवा बडतर्फ करण्यात आले असेल किंवा सेवेत असताना त्याचा मृत्यू झाला असेल त्याच्या बाबतीत, ज्या कॅलेंडर महिन्यात त्याला नोकरीतून काढून टाकण्यात आले असेल किंवा बडतर्फ करण्यात आले असेल किंवा त्याचा मृत्यू झाला असेल त्या कॅलेंडर महिन्याच्या आधीच्या कॅलेंडर महिन्याच्या शेवटपर्यंत प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्याला ५/३ या दराने अर्धवेतनी रजा त्याचे खाती जमा करण्यात येईल.

(पाच) शासकीय कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीचा किंवा निलंबनाचा कालावधी अर्ध वर्षामध्ये "अकार्यदिन" (Dies-non) असा समजण्यात आला असेल त्याबाबतीत पुढील अर्ध्या वर्षाच्या सुरुवातीस त्याच्या अर्धवेतनी रजेच्या खाती जमा करावयाची अर्धवेतनी रजा अशा "अकार्यदिन" च्या (Dies-non)

कालावधीच्या १/१८ इतकी कमी करण्यात येईल. मात्र अशी कमी करावयाची रजा दहा दिवसांपेक्षा अधिक असणार नाही.

(सहा) अर्धवेतनी रजा जमा करताना रजेचे दिवस अपूर्णाकित आल्यास ते नजीकच्या दिवसाशी पूर्णाकित करण्यात येतील.

(बी) उप-खंड (२) वगळण्यात यावा.

**खालील नियमांमध्ये "१८०" या संख्येऐवजी "२४०" ही संख्या घालण्यात यावी :-**

- (१) (अ) पृष्ठ ३७, नियम-६५, पोट-नियम (२) खंड (ए) आणि (सी),  
(ब) पृष्ठ ३७, नियम ६६, पोट-नियम (१),  
(क) पृष्ठ ३९, नियम ६७, पोट-नियम (२),  
(ड) पृष्ठ ३९ व ४१, नियम ६८, पोट-नियम (१) व त्याखालील टीप ३,  
(इ) पृष्ठ ४१, नियम ६९,

(२) पृष्ठ ३९, नियम ६७ च्या पोट-नियम (३) मधील "६०" या संख्येऐवजी "१२०" ही संख्या घालण्यात यावी.

[शासन अधिसूचना, वित्त विभाग क्रमांक एलव्हीई-२४९०/प्र.क्र.७८/सेवा-९, दिनांक ९ नोव्हेंबर १९९० अन्वये वरील सुधारणा दिनांक १ सप्टेंबर १९८८ पासून लागू करण्यात आलेल्या आहेत.]

**पृष्ठ - ३७, नियम -- ६५**

सध्या अस्तित्वात असलेल्या नियम ६५ मधील पोट-नियम (२) च्या ऐवजी खालीलप्रमाणे मजकूर घालण्यात यावा :-

"(२) (ए) सेवानिवृत्तीनंतर पुनर्नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास, त्याची पुनर्नियुक्ती समाप्त झाल्यानंतर रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी हा पुनर्नियुक्तीच्या समाप्तीच्या तारखेस त्या कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये जमा असलेल्या अर्जित रजेबद्दल कमाल १८० दिवसांच्या मर्यादेस अधिन राहून, स्वाधिकारे, सममूल्य रोख रक्कम मंजूर करू शकेल.

(बी) खंड (ए) खालील सममूल्य रोख रक्कम ही, सेवानिवृत्तीनंतर पुनर्नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याने पुनर्नियुक्तीचा अंतिम कालावधी संपण्याच्यावेळी घेतलेल्या वेतनाइतकी असेल आणि त्यात, निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभांचे निवृत्तिवेतन सममूल्य अधिक शासकीय कर्मचाऱ्याची सेवा समाप्त होईल त्या दिवशी अंमलात असलेल्या दराने त्या वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्ता, यांचा समावेश असेल. अशा प्रकारे गणना केलेली रक्कम अंतिम प्रदान म्हणून एकाच वेळी एका ठोक रकमेत चुकती केली जाईल. शहर पुरक भत्ता पुरक भत्ता आणि/ किंवा घरभाडे भत्ता दिला जाणार नाही.

(सी) न घेतलेल्या अर्जित रजेचे रोख-मूल्य पुढीलप्रमाणे काढण्यात येईल :-

स्थूल वेतन + त्या दिवशी अनुज्ञेय  
१८० दिवसांच्या कमाल मर्यादेस अधिन राहून, पुनर्नियुक्तीच्या समाप्तीच्या वेळी कर्मचाऱ्याच्या  
खात्या-वर शिल्लक असलेले अर्जित रजेचे दिवस."

असलेला महागाई भत्ता	रोख	-	मुल्य	=
<hr/>				
३०				

[शासन अधिसूचना, वित्त विभाग क्रमांक एमव्हीई - २४८३/सीआर-२०३/एसईआर-९, दिनांक ५-३-१९८३ आणि क्रमांक एलव्हीई-२४८३/सीआर-४८९/एसईआर-९, दिनांक १८-४-१९८४ अन्वये वरील सुधारणा दिनांक २८-२-१९८३ पासून लागू करण्यात आलेल्या आहेत.]

1-----

**शब्दावली**  
(मराठी - इंग्रजी)

अगोदर जोडून घेणे	Prefix
अंतिम रजा	Terminal leave
अतिरिक्त कार्यभार	Additional charge
अतिरिक्त वेतन	Additional pay
अधिकार	Power
अधिकाराचे प्रत्यायोजन	Delegation of power
अधिकृत अनुपस्थिती	Authorised Absence
अधिकृत दर्जा / कार्यालयीन स्थान	Official position
अधिकृत पदनाम	Official designation
अधिनियम	Act
1 अधिसूचना	Notification
अधीन राहून / लक्षात घेऊन	Subject to
अध्ययन रजा	Study leave
अध्ययन भत्ता	Study allowance
अनर्जित रजा	Leave not due
अनुच्छेद	Article
अनुपस्थिती काळ	Overstayal
अनुज्ञेय	Admissible
अनुज्ञेय रजा	Leave admissible
अपवाद	Exception
अपवादात्मक परिस्थिती	Exceptional circumstances
अभ्यासक्रम	Course of study
अंमलात असलेला	In force



अंमलात येणे	Come into effect
अर्जित	Earned
अर्जित रजा	Earned leave
अर्जित रजेचे प्रत्यर्पण	Surrender of earned leave
अर्थ लावणे	Interpret
अर्थविवरण करण्याचा हक्क	Right to interpret
अर्धवेतनी रजा	Half-pay leave
अर्धवेतनावरील सरासरी रजा	Leave on half average pay
अर्धसरासरी वेतन	Half average pay
अंशकालिक शासकीय कर्मचारी	Part-time Government servant
असंतत	Non-continuous
असमर्थ झालेला	Incapacitated
असाधारण रजा	Extraordinary leave
आंतर रुग्ण	Indoor patient
अस्थायी / तात्पुरते	Temporary
अस्थायी पद	Temporary post
अस्थायी रिक्त पद	Temporary vacancy
अहितकारक	Disadvantageous
आ	
आर्थिक सवलत	Monetary concession
आहार भत्ता	Diet allowance
इ	
इजा	Injury
उ	
उचित मंजूरी	Proper sanction

ए	
एकाच वेळी	Concurrently
क	
कबुली	Undertaking
कमाल	Maximum
कमी दराने	At a lower rate
कमी होणे	Deplete
कर्तव्य /काम	Duty
कर्तव्य क्षेत्र	Sphere of duty
कर्तव्यार्थ /कामावर	1On duty
कर्तव्यार्थ अनुपस्थिती	Absence on duty
कर्तव्य व जबाबदा-या	Duties and responsibilities
कनिष्ठ	Junior
करार	Agreement
कामावर / कर्तव्यार्थ	On duty
कामावर परत येणे	Return to duty
कामावर रुजू हाणे	Resume duties
कामावरील अनुपस्थिती	Absence from duty
कायम पद वेतन	Substantive pay
कायमपणे नियुक्त	Appointed substantively
१. कार्यभार २. कार्यभार क्षेत्र	Charge
कार्यभार ग्रहण करणे	Assumption of charge
कार्यभार प्रतिवेदन	Charge report
कार्यभार क्षेत्राच्या मर्यादेबाहेर	Beyond limit of charge
कार्यभार मुक्त अधिकारी	Relieved Officer

1कार्यमोचक अधिकारी	Relieving Officer
कार्यभार क्षेत्र	Jurisdiction, Limit of charge
कार्यालय प्रमुख	Head of Office
कालावधी	Period
किमान	Minimum
कुटुंब	Family
ख	
खंड	Volume
खंडीत कालावधी	Broken period
खालचे पद	Lower post
खाती असलेली रजा / जमेस असलेली रजा	Leave at credit
खेरीजकरून	Except
ग	
गणना करणे / मोजणे	Calculate
गंतव्यस्थान	Destination
घ	
घरभाडे भत्ता	House rent allowance
घेतलेली रजा	Leave enjoyed
ज	
जमेस असलेली रजा / खाती असलेली रजा	Leave at credit
जामीनदार	Sureties
जिकीरीचे	Arduous
जिल्हा शल्यचिकित्सक	Civil Surgeon
जे अगोदर असेल ते / जे अगोदर घडेल ते	Whichever is earlier
जोडणे	Affix

जोडून घेणे	Combine
ज्येष्ठता	Seniority
त	
तत्सम	Corresponding
तात्पुरती सेवा	Temporary service
ताबडतोब	Forthwith
तारीख / दिनांक	Date
तुलनात्मक	Comparative
त्याच्या स्वेच्छानिर्णयानुसार	At his discretion
त्याच्या स्वेच्छेनुसार	At his option
थ	
थकबाकी	Arrears
थकबाकीची मागणी	Arrears' claim
द	
दिनांक / तारीख	Date
दीर्घसुटी नसलेला विभाग	Non-vacation Department
दीर्घसुटी विभाग	Vacation Department
देय रजा	Leave due
दैनिक भत्ता	Daily allowance
दौरा	Tour
ध	
धारणाधिकार	Lien
न	
नमुना	Form
नाकारलेली रजा	Refused leave

नामागणी प्रमाणपत्र	No demand certificate
नियत वयमान	Superannuation
(१)नियत वयमान सेवानिवृत्ती (२)सक्तीची सेवानिवृत्ती	Compulsory retirement
नियत वेतनमान	Fixed pay
(नियम ) लागू होण्याची व्याप्ती	Extent of application
नियमात बसविणे	Regularisation
नियंत्रक अधिकारी	Controlling Officer
नियुक्ती प्राधिकारी	Appointing authority
नियुक्ती	Appointment
नियुक्तीचा आदेश	Appointment order
नियोक्ता	Employer
निरसन आणि व्यावृत्ती	Repeal and Saving
निलंबन	Suspension
निवृत्तिपूर्व रजा	Leave preparatory to retirement
निवृत्तिवेतन सममूल्य	Pension equivalent
निश्चित दर	Fixed rate
नैमित्तिक रजा	Casual leave
नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी	Registered Medical Practitioner
पदग्रहण अवधी	Joining time
पदाची कर्तव्ये	Official duties
परत बोलावणे	Recall
परंतु / मात्र	Provided that
परंतुक	Proviso
परदेशात	Abroad

परिस्थिती पूर्ववत झाल्यावर	On restoration
परिवर्तीत रजा	Commutated leave
परिवर्तन करणे	Commute
परिवीक्षाधीन	Probationary/On probation/ Probationer
परिवीक्षेवरील कर्मचारी	Person on Probation
परिशिष्ट	Appendix
पहिली नियुक्ती	First appointment
पहिल्या नियुक्तीची तारीख	Date of first appointment
परिश्रमिक	Remuneration
पुढील वेतनवाढ	Future increment
पुढे जोडणे	Suffix
पुढे हिशोबात घेणं	Carry forward
पुन्हा कामावर घेणे / पुनर्नियुक्त करणे	Re-employ
पुन्हा रुजू होणे	Re-join
पुनःस्थापित होणे / पुन्हा सेवेत घेणे	Reinstate
पूरक भत्ता	Compensatory allowance
पूरक रजा	Compensatory leave
पूर्ण अधिकार	Full powers
पूर्ण वेतनी	Full pay
पूर्णकालीक शासकीय कर्मचारी	Full time Government servant
पोच	Acknowledgement
पोट - नियम	Sub-rule
प्रकरण	Chapter
प्रतिबंध करणे	Preclude

प्रतिनियुक्ती	Deputation
प्रतिनियुक्ती भत्ता	Deputation allowance
प्रतिनियुक्तीवर	On deputation
प्रतिपूर्ती	Reimbursement
प्रतिस्वाक्षरीत करणे	Countersign
प्रतिज्ञापत्र	Declaration
प्रतिक्षा करणे	To wait
प्रत्यक्ष कर्तव्य	Active duty
प्रत्यक्ष खंड	Physical break
प्रत्यायोजित	Delegated
प्रत्यायोजित केलेले अधिकार	Powers delegated
प्रमाणक	Voucher
प्रमाणन अधिकारी	Certifying Officer
प्रमाणित करणे	Certify
प्रवास भत्ता	Travelling allowance
प्रशासनिक / प्रशासकीय	Administrative
प्रसूती रजा	Maternity leave
प्राधिकारी / प्राधिकरण	Authority
प्राधिकृत	Authorised
प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी	Authorised medical attendant
प्रारंभिक वेतन	Initial pay
ब	
बजावणे	Perform
बडतर्फी	Dismissal
बढती /पदोन्नती	Promotion

बदली	Transfer
बंधपत्र	Bond
बंधनग्रहीता	Obligor
बाहय रुग्ण	Out-patient
भ	
भरपाई निवृत्तिवेतन	Compensation Pension
भूतलक्षी प्रभाव	Retrospective effect
म	
मंत्रालयाचा प्रशासनिक विभाग	Administrative Department of Mantralaya
मध्यान्होत्तर	Afternoon
मध्यान्होपूर्व	Forenoon
महागाई भत्ता	Dearness allowance
मागणीदार	Claimant
मागे घेणे / रद्द करणे	Revoke
मात्र / परंतु	Provided that
मार्गस्थ	In transit
मानधन	Honorarium
मानसेवी	Honorary
माफ करणे / क्षमापित करणे	Condone
मुख्य कार्यालय	Head Office
मुख्यालय	Headquarters
मुख्यालयेतर स्थान	Outstation
मूळ विभाग / कार्यालय	Parent Department/Office
मूळ संवर्ग	Parent cadre



मृत शासकीय कर्मचारी	Deceased Government servant
मृत्युपत्र व्यवस्थापक	Executor
मृत्यू-नि-सेवानिवृत्ति उपदानाचे निवृत्ती वेतन सममूल्य	Pension equivalent of
य	
यथास्थिती	As the case may be
यथोचितरीत्या	Duly
या नियमात काहीही अंतर्भूत असले तरी	Notwithstanding anything
	contained in this rule
योग्य त्या फेरफारांसह	Mutatis Mutandis
र	
रजा	Leave
रजा प्रत्यर्पित करणे	Surrender of leave
रजा मुदती प्रवास सवलत	Leave travel concession
रजा मुदती रिक्त पद	Leave vacancy
रजा वेतन	Leave salary
रजा वेतन चिठी	Leave salary slip
रजा वेतनाचे आणि निवृत्तिवेतनाचे अंशदान	Leave salary and pension contribution
रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम	Cash equivalent of leave salary
रजा संपल्यानंतरचा अनुपस्थिति काळ	Overstay of leave
रजेचा उपभोग घेणे	Consume leave
रजेचा हिशेब /रजेचे खाते	Leave account
रजेचे रोखीकरण	Encashment of leave
रजेवरून सक्तीने परत बोलावणे	Compulsory recall from leave
रजेशिवाय अनुपस्थिती	Absence without leave

रद्द करणे	Cancel
राजपत्रित शासकीय कर्मचारी	Gazetted Government servant
रिक्त पद	Vacant post/Vacancy
रीतसर	Formal/Regular
रुग्ण ठरविणे	Invalid
रुग्णता निवृत्तिवेतन	Invalid Pension
रुग्णालयीन रजा	Hospital leave
रुजू होणे	Join
रुजू झाल्याचे प्रतिवेदन	Joining report
रुजू होण्याची तारीख	Joining date
रुपांतरित करणे	Convert
रोखून धरलेली	Held over
ल	
लक्षात घेऊन/अधीन राहून	Subject to
लागू होणे	Apply/Govern
-- ला जोडून	In conjunction with
लिपिकवर्गीय कर्मचारी	1 Ministerial servant
लेखापरीक्षा अधिकारी	Audit Officer
लोकहिताच्या दृष्टीने	In the public interest
लोकसेवेच्या हिताच्या दृष्टीने	In the interest of public service
व	
वरचे पद	Higher post
वाजवी शक्यता	Reasonable prospects
वारस	Heirs
वार्षिक वेतनवाढ	Annual increment

विकल्प	Option
विकल्प निवडणे	Exercise option
विकलांगता	Disability
विकलांगता रजा	Disability leave
वित्तलब्धी	Emolument
विद्यावेतन	Stipend
विनियमन	Regulation
विनियमित करणे	Regulate
विभाग प्रमुख	Head of Department
विशेष विकलांगता रजा	Special disability leave
विशेष वेतन	Special pay
विहित करणे	Prescribe
वेतन	Pay
वेतनवाढ	Increment
वैद्यक व्यवसायी	Medical Practitioner
वैद्यकीय कारणास्तव	On medical grounds
वैकल्पिक	Optional
वैद्यकीय तपासणी	Medical examination
वैद्यकीय मंडळ	Medical Board
वैद्यकीय प्रमाणपत्र	Medical certificate
वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र	Medical certificate of fitness
वैद्यकीय प्रमाणपत्राचा नमुना	Form of medical certificate
वैद्यकीय प्रमाणपत्राद्वारे रजा	Leave on medical certificate
वैयक्तिक वेतन	Personal Pay
व्यपगत होणे	Lapse

व्यवसायरोध भत्ता	Non-practising allowance
व्याख्या	Definition
श	
शर्ती	Conditions
शर्तीच्या अधीन राहून	Subject to condition
शारीरिक पात्रता प्रमाणपत्र	Certificate of physical fitness
शारीरिक पात्रता / शारीरिक स्वास्थ्य	Physical fitness
शिकाऊ उमेदवार	Apprentice
शिथिल करणे	Relax
शिथिल करण्याचा अधिकार	Power of relaxation
स	
सकारण विश्वास वाटणे	Reason to believe
(१) सक्तीची सेवानिवृत्ती (२) नियत वयमान सेवानिवृत्ती	Compulsory retirement
सक्तीच्या प्रतीक्षेचा कालावधी	Compulsory waiting period
समाप्त करणे	Terminate
समुचित प्राधिकारी	Appropriate authority
समुचित वैद्यकीय प्राधिकारी	Appropriate Medical Authority
सर्वसामान्य	Ordinary
सर्वसामान्यपणे	Ordinarily
सर्व प्रयोजनार्थ	For all purposes
सरासरी वेतन	Average pay
सरासरी वेतनावरील रजा	Leave on average pay
सलग रजा	Continous spell of leave
सहपत्रे	Enclosures

सक्षम	Competent
सक्षम प्राधिकारी	Competent authority
संक्रमण काळ	Transit time
संतत सेवा	Continous service
संभाव्य कालावधी	Probable duration
संभाव्य वेतन	Presumptive pay
संमती	Consent
संवर्ग	Cadre
संवर्ग पद	Cadre post
संवर्ग बाह्य	Ex-Cadre
संविधान	Constitution
संज्ञा	Term
स्पष्टीकरण	Explanation
सावधि-नियुक्ति पद	Tenure post
स्थानापन्न	Officiate
स्थानापन्न वेतन	Officiating post
स्थायी शासकीय कर्मचारी	Permanent Government servant
स्थायी पद	Permanent post
स्वाधिकारे	Suo-most
स्वास्थ्य प्रमाणपत्र	Fitness certificate
स्वीयेतर सेवा	Foreign service
सुटी	Holiday
सुरुवात/प्रारंभ	Commencement
सूचना	Instruction
सूट देणे	(1)Exempt(2) Dispense with (3) Remit

सेवाकाल	Length of service
सेवान्त रजा / अंतिम रजा	Terminal leave
सेवेकरिता संपूर्णपणे आणि कायमचा असमर्थ.	Completely and permanently incapacitated for service.
सेवेची पडताळणी	Service verification/ verification of service
सेवेचा कालावधी	Period of service
सेवेतील खंड	Break in service / Interruption in service
सेवेतून काढून टाकणे	Removal
स्वेच्छानिर्णय	Discretion
सोडून देणे	Relinquish, Waive
ह	
हक्क असणे	Entitle
हिशेबात घेणे	Count

**GLOSSARY**  
**( इंग्रजी - मराठी )**

Absence from duty	कामावरील अनुपस्थिती
Absence on duty	कर्तव्यार्थ अनुपस्थिती
Absence without leave	रजेशिवाय अनुपस्थिती
Abroad	परदेशात
Acknowledgement	पोच
Act	अधिनियम
Active duty	प्रत्यक्ष कर्तव्य
Additional charge	अतिरिक्त कार्यभार
Additional pay	अतिरिक्त वेतन
Administrative	प्रशासनिक / प्रशासकीय
Admissible	अनुज्ञेय
Administrative Department of Mantralaya	मंत्रालयाचा प्रशासनिक विभाग
Affix	जोडणे
Afternoon	मध्यान्होत्तर
Agreement	करार
Annual increment	वार्षिक वेतनवाढ
Appendix	परिशिष्ट
Apply	लागू होणे
Appointing authority	नियुक्ति प्राधिकारी

Appointed substantively	कायमपणे नियुक्त
Appointment	नियुक्ती
Appointment order	नियुक्तीचा आदेश
Apprentice	शिकाऊ उमेदवार
Appropriate authority	समुचित प्राधिकारी
Appropriate medical authority	समुचित वैद्यकीय प्राधिकारी
Arduous	जिकीरीचे
Arrears	थकबाकी
Arrears' claim	थकबाकीची मागणी
Article	अनुच्छेद
Assumption of charge	कार्यभार ग्रहण करणे
As the case may be	यथास्थिती
At a lower rate	कमी दराने
At his discretion	त्याच्या स्वेच्छा निर्णयानुसार
At his option	त्याच्या स्वेच्छेनुसार
Audit Officer	लेखापरिक्षा अधिकारी
Authorised absence	अधिकृत अनुपस्थिती
Authorised	प्राधिकृत
Authorised Medical Attendant	प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी
Authority	प्राधिकारी/प्राधिकरण
Average pay	सरासरी वेतन
Beyond limit of charge	कार्यभारक्षेत्राच्या मर्यादेबाहेर
Break in service	सेवेतील खंड
Broken period	खंडित कालावधी
Bond	बंधपत्र



Cadre	संवर्ग
Cadre post	संवर्ग पद
Calculate	गणना करणे/मोजणे/परिगणना करणे
Cancel	रद्द करणे
Carry forward	पुढे हिशोबात घेणे
Cash equivalent of leave salary	रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम
Casual leave	नैमित्तिक रजा
Certificate of physical fitness	शारीरिक पात्रता प्रमाणपत्र
Certify	प्रमाणित करणे
Certifying officer	प्रमाणन अधिकारी
Chapter	प्रकरण
Charge	(१) कार्यभार (२) कार्यभारक्षेत्र
Charge report	कार्यभार प्रतिवेदन
Civil Surgeon	जिल्हा शल्यचिकित्सक
Claimant	मागणीदार
Combine	जोडून घेणे
Commute	परिवर्तन करणे
Commuted leave	परिवर्तित रजा
Come into effect	अंमलात येणे
Commencement	प्रारंभ/सुरुवात
Comparative	तुलनात्मक
Competent	सक्षम
Competent authority	सक्षम प्राधिकारी
Compensatory allowance	पूरक भत्ता
Compensatory leave	पूरक रजा

Compensation Pension	भरपाई निवृत्तिवेतन
Completely and permanently incapacitated for service	सेवेकरिता संपूर्णपणे आणि कायमचा असमर्थ.
Compulsory retirement	(१) सक्तीची सेवानिवृत्ती (२) नियत वयमान सेवानिवृत्ती
Compulsory recall from leave	रजेवरून सक्तीने परत बोलाविणे
Compulsory waiting period	सक्तीच्या प्रतीक्षेचा कालावधी
Concurrently	एकाच वेळी
Conditions	शर्ती
Condone	क्षमापित करणे/माफ करणे
Consent	संमती
Constitution	संविधान
Consume leave	रजेचा उपभोग घेणे
Countersign	प्रतिस्वाक्षरित करणे
Continuous service	संतत सेवा
Continuous spell of leave	सलग रजा
Controlling Officer	नियंत्रक अधिकारी
Convert	रुपांतरित करणे
Corresponding	तत्सम
Course of study	अभ्यासक्रम
Count	हिशेबात घेणे
Daily allowance	दैनिक भत्ता
Date	दिनांक/तारीख
Date of first appointment	पहिल्या नियुक्तीची तारीख

Dearness allowance	महागाई भत्ता
Dearness pay	महागाई वेतन
Deceased Government servant	मृत शासकीय कर्मचारी
Declaration	प्रतिज्ञापत्र
Definition	व्याख्या
Delegated	प्रत्यायोजित
Delegation of power	अधिकाराचे प्रत्यायोजन
Deplete	कमी होणे
Deputation	प्रतिनियुक्ती
Deputation allowance	प्रतिनियुक्ती भत्ता
Destination	गंतव्यस्थान
Diet allowance	आहार भत्ता
Disability	विकलांगता
Disability leave	विकलांगता रजा
Disadvantageous	अहितकारक
Discretion	स्वेच्छा निर्णय
Dismissal	बडतर्फी
Dispense with	सूट देणे
Duly	यथोचितरित्या
Duties and responsibilities	कर्तव्ये व जबाबदाऱ्या
Duty	कर्तव्य काम
<b>E</b>	
Earned	अर्जित
Earned leave	अर्जित रजा
Emolument	वित्तलब्धी

Employer	नियोक्ता
Encashment of leave	रजेचे रोखीकरण
Enclosers	सहपत्रे
Entitle	हक्क असणे
Ex-cadre	संवर्ग बाहय
Except	खेरीज करुन
Exception	अपवाद
Exceptional circumstances	अपवादात्मक परिस्थिती
Executor	मृत्यूपत्र व्यवस्थापक
Exempt/Dispense with	सूट देणे
Exercise option	विकल्प निवडणे
Explanation	स्पष्टीकरण
Extent of application	(नियम) लागू होण्याची व्याप्ती
Extraordinary leave	असाधारण
<b>F</b>	
Family	कुटुंब
First appointment	पहिली नियुक्ती
Fitness certificate	स्वास्थ्य प्रमाणपत्र
Fixed pay	नियत वेतन
Fixed rate	निश्चित दर
For all purposes	सर्व प्रयोजनार्थ
Foreign service	स्वीयेतर सेवा
Forenoon	मध्यान्हपूर्व
Form	नमुना
Formal	रीतसर

Form of medical certificate	वैद्यकीय प्रमाणपत्राचा नमुना
Forthwith	ताबडतोब
Full Pay	पूर्ण वेतन
Full powers	पूर्ण अधिकार
Full time Government servant	पूर्णकालिक शासकीय कर्मचारी
Future increment	पुढील वेतनवाढ
<b>G</b>	
Gazetted Government servant	राजपत्रित शासकीय कर्मचारी
<b>H</b>	
Half average pay	अर्धसरासरी वेतन
Half pay leave	अर्धवेतनी रजा
Head Office	मुख्य कार्यालय
Head of office	कार्यालय प्रमुख
Headquarters	मुख्यालय
Head of Department	विभाग प्रमुख
Heirs	वारस
Held over	रोखून धरलेली
Higher post	वरचे पद
Holiday	सुटी
Honorary	मानसेवी
Honorarium	मानधन
Hospital leave	रुग्णालयीन रजा
House rent allowance	घरभाडे भत्ता
<b>I</b>	
Incapacitated	असमर्थ

In conjunction with	... ला जोडून
Increment	वेतनवाढ
Indoor patient	आंतररुग्ण
In force	अंमलात असलेला
Injury	1इजा
In the public interest	लोकहिताच्या दृष्टीने/सार्वजनिक हितासाठी
Initial pay	प्रारंभिक वेतन
In the interest of public service	लोकसेवेच्या हिताच्या दृष्टीने
In transit	मार्गस्थ
Instruction	सूचना
Interprete	अर्थ लावणे
Invalid	रुग्ण ठरविणे
Invalid Pension	रुग्णता निवृत्तीवेतन
<b>J</b>	
Join	रुजू होणे
Joining report	रुजू झाल्याचे प्रतिवेदन
Joining date	रुजू होण्याची तारीख
Joining time	पदग्रहण अवधी
Junior	कनिष्ठ
Jurisdiction	कार्याधिकार
<b>L</b>	
Lapse	व्यपगत होणे
Leave	रजा
Leave account	रजेचा हिशेब/रजेचे खाते
Leave admissible	अनुज्ञेय रजा

Leave at credit	जमेस असलेली रजा/खाती असलेली रजा
Leave enjoyed	घेतलेली रजा
Leave due	देय रजा
Leave not due	अनर्जित रजा
Leave on average pay	सरासरी वेतनावरील
Leave on half-average pay	अर्धसरासरी वेतनावरील रजा
Leave on medical certificate	वैद्यकीय प्रमाणपत्राद्वारे रजा
Leave preparatory to retirement	निवृत्तिपूर्व रजा
Leave salary	रजा वेतन
Leave salary and pension contribution	रजा वेतनाचे आणि निवृत्तिवेतनाचे अंशदान
Leave salary slip	रजा वेतन चिठी
Leave travel concession	रजा मुदती प्रवास सवलत
Leave vacancy	रजा मुदती रिक्त पद
Length of service	सेवाकाल
Lien	धारणाधिकार
Lower post	खालचे पद
<b>M</b>	
Maternity leave	प्रसुति रजा
Maximum	कमाल
Medical certificate of fitness	वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र
Medical certificate	वैद्यकीय प्रमाणपत्र
Medical Board	वैद्यकीय मंडळ
Medical examination	वैद्यकीय तपासणी
Medical practitioner	वैद्यक व्यवसायी

Minimum	किमान
Ministerial servant	लिपिकवर्गीय कर्मचारी
Monetary concession	आर्थिक सवलत
Mutatis mutandis	योग्य त्या फेरफारांसह
<b>N</b>	
No demand certificate	ना-मागणी प्रमाणपत्र
Non-continuous	असंतत
Non-practising allowance	व्यवसायरोध भत्ता
Non-vacation Department	दीर्घ सुटी नसलेला विभाग
Notification	अधिसूचना
Notwithstanding anything contained in this rule	या नियमांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी
<b>O</b>	
Obligor	बंधनग्रहीता
Official designation	अधिकृत पदनाम
Official duties	पदाची कर्तव्ये
Official position	अधिकृत दर्जा/कार्यालयीन स्थान
Officiate	स्थानापन्न
Officiating pay	स्थानापन्न वेतन
On duty	कर्तव्यार्थ/कामावर
On deputation	प्रतिनियुक्तीवर
On medical grounds	वैद्यकीय कारणास्तव
On probation/probationary	परिवीक्षाधीन
On restoration	परिस्थिती पूर्ववत झाल्यावर
Option	विकल्प



Optional	वैकल्पिक
Ordinary	सर्वसामान्य
Ordinarily	सर्वसामान्यपणे
Out-patient	बाह्य रुग्ण
Outstation	मुख्यालयेतर स्थान
Overstayal	अनुपस्थिति काळ
Overstayal of leave	रजा संपल्यानंतरचा अनुपस्थिती काळ
<b>P</b>	
Parent cadre	मूळ संवर्ग
Parent Department/Office	मूळ विभाग/कार्यालय
Part-time Government servant	अंशकालिक शासकीय कर्मचारी
Pay	वेतन
Pension	निवृत्तिवेतन
Pension equivalent of Death-cum-Retirement Gratuity	मृत्यू-नि-सेवानिवृत्ति उपदानाचे निवृत्तिवेतन सममूल्य
Pension equivalent	निवृत्तिवेतन सममूल्य
Perform	बजावणे
Period	कालावधी
Period of service	सेवेचा कालावधी
Permanent Government servant	स्थायी शासकीय कर्मचारी
Permanent post	स्थायी पद
Personal pay	वैयक्तिक वेतन
Person on probation	परिवीक्षेवरील कर्मचारी
physical break	प्रत्यक्ष खंड
physical fitness	शारीरिक पात्रता/शारीरिक स्वास्थ्य

Power	अधिकार
Powers delegated	प्रत्यायोजित केलेले अधिकार
Power of relaxation	शिथिल करण्याचा अधिकार
Preclude	प्रतिबंध करणे
Prefix	अगोदर जोडून घेणे
Prescribe	विहित करणे
Presumptive pay	संभाव्य वेतन
Probable duration	संभाव्य कालावधी
Probationary/on probation/Probationer	परिवीक्षाधीन (कर्मचारी)
promotion	बढती/पदोन्नती
Proper sanction	उचित मंजूरी
Provided that	मात्र/परंतु
Proviso	परंतुक
<b>R</b>	
Reason to believe	सकारण विश्वास वाटणे
Reasonable prospects	वाजवी शक्यता
Recall	परत बोलावणे
Re-employ	पुन्हा कामावर घेणे/पुनर्नियुक्त करणे
Refused leave	नाकारलेली रजा
Registered Medical Practitioner	नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी
Regular	रीतसर
Regularisation	नियमात बसविणे
Regulate	विनियमित करणे
Regulation	विनियमित

Reimbursement	प्रतिपूर्ती
Re-instate	पुनःस्थापित करणे/पुन्हा सेवेत घेणे
Rejoin	पुन्हा रुजू होणे
Relax	शिथिल करणे
Relieved Officer	कार्यभारमुक्त अधिकारी
Relieving Officer	कार्यमोचक अधिकारी
Relinquish	सोडून देणे
Remit	सूट देणे
Removal	सेवेतून काढून टाकणे
Remuneration	पारिश्रमिक
Repeal and Saving	निरसन आणि व्यावृत्ती
Resume duties	कामावर रुजू होणे
Retrospective effect	भूतलक्षी प्रभाव
Return to duty	कामावर परत येणे
Revoke	मागे घेणे/रद्द करणे
Right to interpret	अर्थविवरण करण्याचा हक्क
<b>S</b>	
Suo-motu	स्वाधिकारे
Seniority	ज्येष्ठता
Special disability leave	विशेष विकलांगता रजा
Special pay	विशेष वेतन
Sphere of duty	कर्तव्य क्षेत्र
Stipend	विद्यावेतन
Study allowance	अध्ययन भत्ता
Study leave	अध्ययन रजा

Subject to	लक्षात घेऊन/अधीन राहून
Subject to condition	शर्तीच्या अधीन राहून
Sub-rule	पोटनियम
Substantive pay	कायम पद वेतन
Suffix	पुढे जोडणे
Superannuation	नियम वयमान
Sureties	जामीनदार
Surrender of leave	रजा प्रत्यर्पित करणे
Service verification	सेवेची पडताळणी
Suspension	निलंबन
Surrender of earned leave	अर्जित रजेचे प्रत्यर्पण
<b>T</b>	
Temporary	अस्थायी/तात्पुरते
Temporary post	अस्थायी पद
Temporary service	तात्पुरती सेवा
Temporary vacancy	अस्थायी रिक्त पद
Tenure post	सावधि-नियुक्त पद
Term	संज्ञा
Terminate	समाप्त करणे
Terminal leave	अंतिम रजा
Tour	दौरा
To wait	प्रतीक्षा करणे
Transfer	बदली
Transit time	संक्रमण काळ
Travelling allowance	प्रवास भत्ता

<b>U</b>	
Undertaking	कबुली
<b>V</b>	
Vacant post	रिक्त पद
Vacancy	रिक्त पद
Vacation Department	दीर्घ सुटी विभाग
Verification of service	सेवेची पडताळणी
Volume	खंड
Voucher	प्रमाणक
<b>W</b>	
Waive	सोडून देणे/सूट देणे
Whichever is earlier	जे अगोदर असेल ते/जे अगोदर घडेल ते